

Date: 05th June 2024

To, **Corporate Relationship Department**, **BSE Limited**, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street. Mumbai- 400001

Script Code: 517063

Dear Sir/Madam.

Subject: Newspaper Publication for Dispatch of Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we hereby enclosed herewith Newspaper Publication in relation to completion of Dispatch of the Postal Ballot Notice to the Shareholders of the Company, published in the following newspapers:

- i. The Free Press Journal; and
- ii. Navshakti.

The said newspaper(s) clipping will also be made available on the website of the Company www.jetking.com.

This is for your information and records.

Thanking you.

Yours truly, For Jetking Infotrain Limited

Deepesh Rajendra Shah Date: 2024.06.05 10:41:44 +05'30'

Digitally signed by Deepesh Rajendra Shah

Deepesh Shah Company Secretary & Compliance Officer ACS52042

Encl: a/a

20

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | JUNE 5, 2024



Recovery Dept., Shram Safalya Building, 63, G. D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai-400 012. Tel. No. 24153694/95, 8591948712, 9820300971. Email :- recovery@abhyudayabank.net

NOTICE FOR SALE

SALE OF ASSETS IN PHYSICAL POSSESSION OF BANK UNDER THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Under rule 8 & 9 of security interest (Enforcement) rules 2002. Offers are invited in sealed covers as to reach the undersigned on or before 20.06.2024 and 11.07.2024 upto 4.00 p.m for the sale of the following properties in the possession of the Bank on "as is where is and what is basis" towards the recovery of its secured debts with interest, costs, charges

	om borrowers/guarantors						of late Mrs. Tulsi	Cha
Sr. No	Borrowers Name	Amount Ourstanding	Description of properties and name of owners	Reserve Price Rs.	Earnest Money Deposit Rs.	Date & Time of Auction	Rama Bari, (5) A Lahu Kadu), (6) V	nu Var
	Mr. Sudhir Shantaram Nandgaonkar & Aarti Sudhir Nandgaonkar	+ Further interest	Flat No.A/203, 2ND FLOOR,"A" Wing, DESAI Regency, S.No. 133(131, 136, & S.No. 39(a), 70(124,, At & Post Mirjoli, Tal Chiplun, Dist-Ratnagiri. adm 619.sq.ft built-up, owned by Mr. Sudhir Shantaram Nandgaonkar & Aarti Sudhir Nandgaonkar	Rs. 15,48,000/-	Rs. 1,54,800/-	21.06.2024 at 11.00 A.M.	Vandana Pradip bearing C.T.S. N village Malad Ea the said land free	los .st l e of
	Mr. Yogesh Sharad Barve, Prop M/s. Yogeshwari Suppliers	+ Further interest	Gold Valley Konkan, S.No.115/c, Plot No.18, Sector C-3, Village Warchiwadi, Tal. Mangaon, Dist. Raigad - area adm. 1376 sq.ft. Owned by Mr. Yogesh Sharad Barve.	Rs. 26,04,000/-	Rs. 2,60,400/-	21.06.2024 at 11.00 A.M.	the Brihanmumba particularly des written which is road as per sar	crit aff
	M/s Shivam Clearing Agency (Mumbai) Pvt. Ltd., Mrs.Saroj Santosh Thavi	Rs. 530.25 Lakh + Further interest from 01.06.2024	 Office No.603, adm. about 565 sq.ft.(Built-up area), on 6th Floor "Central Facility Building" in APMC fruit Market Complex, Plot No.3 & 7, Gat No.796, Sector 19 Village Turbhe, Taluka Thane i Navi Mumbai - 400 703 owned by Mrs.Saroj Santosh Thavi. 	38,14,000/-	Rs. 3,81,400/-	21.06.2024 at 11.00 A.M.	'P/South' Ward Development Rig Right Certificates 32 of Developme	in ght: s as nt (
		D. 1010.10	2) Office No 502, adm. About 380 sq ft.(Built-up area) 5th Floor, The old sharda Chambers No.1, Premises CHS Ltd., 31, K N Road, Bhat Bazar, Masjid Bunder, Mumbai - 400 009		Rs. 4,18,000/-	01.00.0001	for Greater Mum Any person o Individuals, Firm	or p
	M/s. Trinity Kitchenwear Ltd.	Lakh + Further interest	Office No.426 & 427, on 3rd floor, adm.20.84 sq.mtrs. carpet area (approx. 224.42 sq.ft.), EACH in building known as "Orchard Road Mall Wing-B", in ORM Wing-B Co.op.Premises Soc.Ltd., bearing Survey No.169(part), City Survey No.1627 (part) Village Marol Maroshi, Taluka Andheri, Royal Palms, Aarey Milk Colony, Mayur Nagar, Goregaon (E), Mumbai - 400 065. owned by M/s. Trinity Kitchenwear Ltd.	32,40,000/-	Rs. 3,24,000/-	21.06.2024 at 11.00 A.M.	statutory bodies/ having any infor having any share objection in resp Schedule hereun by way of owner	en ma , ri ect
	M/s. Yash Corporation, Prop. Mr. Parmendra Singh Raghunath Singh Rathor	+ Further interest	Flat No.304, 3rd floor, Reliable Township, Rajavali, Vasai (East), Taluka Vasai-, Dist-Palghar-401 208. owned by Smt. Vandana Subhash Bist (Surety)	Physical Possession Rs. 9,64,000/-	Rs. 96,400/-	21.06.2024 at 11.00 A.M.	sublease, mortga trust, inheritance hypothecation,	age , t ch
	Mr.Rajkumar Namdeo Shende & Ms. Swapnali Rajkumar Shende	+ Further interest	Flat No.503, 5th floor, "B" Wing, Dharti Tower, Dharti CHSL, Village, Valivali, , Manjarli, Road, Badlapur, Tal-Ambernath, Dist- Thane- area adm.403.63 sq. ft	Rs. 22,20,000/-	Rs. 2,22,000/-	12.07.2024 at 11.00 A.M.	disputes of what other rights or in applicant's claim	er
	M/s. Shree Sai Electronics Prop Mr. Premkumar Damodar Dhumal.	+ Further interest	Flat No. 401, 4 th Floor, adm.290 sq.ft. Carpet area + 100 sq.ft. Terrace,in "Tanishka CHS Ltd.", CTS No.1332, Prabhu Ali, Tal.Panvel, Dist.Raigad–410206 owned by Mr. Premkumar Damodar Dhumal.	Rs. 38,25,000/-	Rs. 3,82,500/-	21.06.2024 at 11.00 A.M.	received any co Act, or any other and if anyone ha	Ac as
	KRV Financial Advisor Pvt.Ltd.	+ Further interest	Office Premises/Module No.T-451, adm. About 13268.870 sq.feet. Built up area, on the 5th Floor of Tower No.4 of International Infotech Park, Sector 30-A, Vashi Railway Station Complex, IIP Vashi, Navi Mumbai - 400 705 owned by KRV Financial Advisor Pvt. Ltd		Rs. 1,29,70,000/-	21.06.2024 at 11.00 A.M.	are hereby calle writing to the un Officer, Legal I (Annexe Building Mumbai-400001,	nde Dej g),
	Late Mr. Sagar Balkrishna Gaikawad & Mrs. Seema Balkrishna Gaikawad	+ Further interest	Flat No.A/-1/3:24, (Area 20.100 sq,mtrs Built-up area) 3rd floor, in A-1, Type, Building known as Nilgiri CHSL, Plot No.282, Sector-23, Sanpada ,Navi Mumbai- 400 706. Owned by Late Mr. Sagar Balkrishna Gaikawad & Mrs. Seema Balkrishna Gaikawad.		Rs. 2,91,600/-	21.06.2024 at 11.00 A.M.	of publication here or Court Orders objection, otherv deemed to hav purposes.	the vis
	Mr.Choudhary Reshma Gopinath & Mrs. Choudhary Gopinath M.	+ Further interest from 01.06.2024	Flat No.701, 7th floor, "A Wing," adm.672 sq.ft. Carpet, Royal, Garden, Residency, Kalyan- Bhiwandi Road, Bhiwandi-421302 owned by Mr. Choudhary Reshma Gopinath & Mr. Choudhary Gopinath Madhukar		Rs. 2,40,000/-	21.06.2024 at 11.00 A.M.	If no claim c hereinabove, BN grant of the Trans	/IC sfe
	Mr. Choudhary Jyoti Balwant & Mrs. Choudhary Balwant Madhukar	+ Further interest	Flat. No. 702, 7th floor, "A Wing," adm.672 sq.ft. Carpet area, Royal Garden, Residency, Kalyan- Bhiwandi Road, Bhiwandi-421302 owned by Mr. Choudhary Balwant Madhukar & Mrs. Choudhary Jyoti Balwant	24,00,000/-	Rs. 2,40,000/-	21.06.2024 at 11.00 A.M.	of DRC on its ow or regards to a which shall be o intents and purpo	ny dee
	Mr. Mangesh Namdev Panjari	+ Further interest from 01.06.2024	Flat No 202, "A" Wing, Sadguru Krupa CHSL, Plot No.67-C, Sector-19,Ulwe, Taluka-Panvel, Dist - Raigad, Area adm. 247.63 sq. ft carpet	Rs. 25,62,000/-	Rs. 2,56,200/	21.06.2024 at 11.00 A.M.	upon the BMC. THE SCHE	
3	M/s. Mahalaxmi Polytex	+ Further interest	Flat No.201 to 204, 2nd floor, (House No.379),Mahaveer Compound, Near Aishwarya Hotel, Bhiwandi Kalyan Road, Village Temghar, Bhiwandi, Thane- 421302. adm.2400.sq.ft built up. owned by Mr. Devdas Chennamallu Dusa	Rs. 36,00,000/-	Rs. 3,60,000/	21.06.2024 at 11.00 A.M.	All that pieces of situate, lying and 684A, 685A of v	l b
	M/s. Safe Life Corporation	+ Further interest	Duplex Flat No.2, entire 3rd Floor and 4th Floor, adm 4098 sq.ft.(built up area) in the Building known as "Shraddha Palace", in Shree Balasinor CHS Ltd., situated on leasehold land, adm. 370.20 sq.mtrs or thereabouts (as per property card, adm.317.2 sq.mtrs), bearing Plot No.39, CTS No.246 of Village Poisar, Opp. Kandivali Fire Brigade Station, S.V.Road, Kandivali (W), Mumbai owned by Mr.Vivek Jayesh Tanna and Mrs.Heena Jayesh Tanna.	5,83,00,000/-	Rs. 58,30,000/	21.06.2024 at 11.00 A.M.	District and Sub- Suburban, adr thereabouts, affe as per DCPR 20 bounded as follo On or towards th	-Di ne cte 034 ws e l
15	Mr. Kuldeep Shreeram	+ Further interest	Flat No.1001, 1st Floor, Karma Nagri Phase-i, CHSL, Near New Ekta Phase-I, Panvel-Mumbra Road, Village Pimpri, Dist-Thane. Area 180 sq. Ft carpet, owned by Mr. Kuldeep Shriram	Rs. 4,86,000/-	Rs. 48,600/-	21.06.2024 at 11.00 A.M.	On or towards th On or towards th	
	M/s. Vijaychem Industries	+ Further interest	 Land alongwith factory building constructed thereon or to be constructed thereon plot of land adm.OH-20 Aars & O Prati carved out of larger Plot of land adm.3H-10 Aars & 7 Prati, bearing Survey No.158, Hissa No.(as per 7/12 extract S.No.156, Hissa No.2) at Village Saparonda, Tal.Wada, Dist.Thane now Palghar Owned by M/s. Vijaychem Industries, Prop. Mr. Vijay K. Limbachia. 	2,13,75,000/-	Rs. 21,37,500/-	21.06.2024 at 11.00 A.M.	On or towards th	
_	Mr. Sitaram Narayan Funde,		Flat No.A/9, 523 sq.ft.carpet area, Shri Arya Durga CHS Ltd., CTS No.825, Chaphekar Bandhu Marg, Mulund (E), Mumbai -	Rs. 76.20,000/-	Rs. 7,62,000/-	21.06.2024 at 11.00 A.M.	On or towards the East by On or towards the	١
	Prop.of M/s.Shree	from 01.06.2024	400 081 owned by Mr. Rajendra Murlidhar Padhye.					- 11
he li orki rawi ith t t d.,	Ganesh Construction Bid form and the terms & ing day between 10.00 a n in favour of Abhyudays the offer which is refundal Recovery Dept., Shran 12.07.2024. The OPEN /	& conditions of sa .m to 4.00 p.m. o a Co-Bank Ltd., j ble without intere n Safalya Buildir Auction bidding w	1400 081 owned by Mr. Hajendra Murlidhar Padhye. le of the property can be obtained from the Recovery Dept. n payment of Rs.500/- + GST as applicable (Non Re-fundable) bayable at Mumbai (the payment of EMD can also be maded st if the bid is not successful. The offers will be opened by the tig, 63, G. D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai-400 0° Ill also take place at the same time. Offerers may remain proclusive of 10% EMD Amount) of the bidding amount immediate the same time.	e). The Bank E e through RTC undersigned a 12 at 11.00 a.n esent and revis	Draft/Pay Orde SS) should be t Abhyudaya n. onwards o se their offer u	er of the EMD accompanied Co-op. Bank n 21.06.2024 upwards. The	West by On or towards the South by) (2 1
he I orki rawi ith t td., nd ter ter ank n the o 5.0	Ganesh Construction Bid form and the terms & ing day between 10.00 a n in favour of Abhyudaya the offer which is refundal Recovery Dept., Shran 12.07.2024. The OPEN / essful bidder/offerer shou than next working day ar t, failing which the Bank ese properties have to be 00 p.m. On 15.06.2024 a	& conditions of sa .m to 4.00 p.m. o a Co-Bank Ltd., j ble without intere n Safalya Buildir Auction bidding w Id deposit 25% (In d balance 75% w shall forfeit the e e ascertain and bt and 08.07.2024.	le of the property can be obtained from the Recovery Dept. n payment of Rs.500/- + GST as applicable (Non Re-fundabl bayable at Mumbai (the payment of EMD can also be mad) st if the bid is not successful. The offers will be opened by the ig , 63 , 6 . D . Ambekar Marg , Parel Village , Mumbai -400 0 ill also take place at the same time. Offerers may remain pr nclusive of 10% EMD Amount) of the bidding amount immed vithin 15 days or such extended period as agreed upon in wr ntire amount already paid by the offerer without any notice. A prne by the purchaser. The intending purchasers may inspect Enquiries, if any and/of terms and conditions for sale can be	e). The Bank E e through RTC undersigned a 12 at 11.00 a.n esent and revi- liately after auc iting between the ny statutory an the above prop	Draft/Pay Orde S) should be t Abhyudaya n. onwards o se their offer to tion on the sauction pu dother dues in berties betwee	er of the EMD accompanied Co-op. Bank n 21.06.2024 upwards. The me day or not rohaser & the f any payable en 10.00 a.m.	On or towards the South by On or towards the North by	11 \\ 2 [[[1] \ \
he I orki rawi ith t td., nd ucce ank n the o 5.0 eser The	Ganesh Construction Bid form and the terms & ing day between 10.00 a n in favour of Abhyudays the offer which is refundal Recovery Dept., Shram 12.07.2024. The OPEN / essful bidder/offerer shou than next working day ar , failing which the Bank ese properties have to be 00 p.m. On 15.06.2024 a ves its rights to reject any e Borrower(s)/Guaranto	A conditions of sa .m to 4.00 p.m. o a Co-Bank Ltd., j ble without interer Auction bidding w Id deposit 25% (In d balance 75% v shall forfeit the e ascertain and ba and 08.07.2024. I y or all the offers STATI pr(s) are hereby	le of the property can be obtained from the Recovery Dept. n payment of Rs.500/- + GST as applicable (Non Re-fundabl bayable at Mumbai (the payment of EMD can also be mad st if the bid is not successful. The offers will be opened by the ig , 63 , G . D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai-400 0 'ill also take place at the same time. Offerers may remain pr inclusive of 10% EMD Amount) of the bidding amount immed <i>i</i> thin 15 days or such extended period as agreed upon in wr intire amount already paid by the offerer without any notice. A porne by the purchaser. The intending purchasers may inspect	e). The Bank E a through RTG undersigned a 12 at 11.00 a.n esent and revisi- liately after auc ting between the ny statutory and the above propolationed from ct	Draft/Pay Orde S) should be t Abhyudaya n. onwards o se their offer i tion on the sai he Auction pu d other dues i perties betwee the undersign	er of the EMD accompanied Co-op. Bank n 21.06.2024 upwards. The me day or not rchaser & the f any payable on 10.00 a.m. ed. The Bank	On or towards the South by On or towards the	(1 \ (2 2 2 1 (1 \ \ 1 1 \ \



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Ashutosh Ranapratap Singh, the Constituted Attorney to (1) Mrs. Ladku Laxman Dhangade, (2) Mrs. Gangu Laxman Thakare, (3) Mr. Manoj Chandrakant Thakare, the heirs late Mrs. Tulsi Chandrakant Thakare, (4) Mr. Santosh lama Bari, (5) Anu Suresh Vajre (also known as Annu ahu Kadu), (6) Vandana Suresh Vajre (also known as andana Pradip Vasava), the owners of the land earing C.T.S. Nos. 650A and 683A, 684A, 685A of illage Malad East has come forward for surrendering ne said land free of cost and free of encumbrances to ne Brihanmumbai Municipal Corporation (BMC), more articularly described in the schedule hereunder ritten which is affected by existing 45.70 mtr. wide bad as per sanctioned Development Plan 2034 of P/South' Ward in lieu of grant of the Transfer of evelopment Rights (T.D.R.) in form of Development light Certificates as per the provision of regulation no. 2 of Development Control and Promotion Regulations or Greater Mumbai, 2034.

Any person or persons (which means and includes dividuals, Firms, Companies, Association of person tatutory bodies/entities or any other authorities, etc.) aving any information contrary to the same and/or aving any share, right, title, interest, claim, demand or bjection in respect of the said land mentioned in the chedule hereunder written or any part thereof, as and y way of ownership, sale, exchange, transfer, lease, ublease, mortgage, gift, tenancy, leave and license, ust, inheritance, bequest, possession, maintenance, ypothecation, charge, lien, easement, litigation, isputes of whatsoever nature are or otherwise or any ther rights or interests of whatsoever nature, and that pplicant's claim to DRC is contingent upon not having eceived any compensation under Land Acquisition ct, or any other Act or by mutual consent as aforesaid nd if anyone has information contrary to the same, re hereby called upon to make the same known in riting to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, lumbai-400001, within 15 (fifteen) days from the date publication hereof with documentary proof/evidence r Court Orders thereof for any such purported claim/ bjection, otherwise such claim or demand shall be eemed to have been waived to all intents and urposes. If no claim or objection is received as mentioned ereinabove, BMC will complete the procedure of rant of the Transfer of Development Rights in the form f DRC on its own merits without making any reference r regards to any such purported claim or interest hich shall be deemed to have been waived for all tents and purpose and the same shall not be binding pon the BMC.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO : (TDR/WS/PS-223)

Il that pieces or parcels of vacant land or grounds ituate, lying and bearing C.T.S. Nos. 650A and 683A, 84A, 685A of village Malad East in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 1042.70 sq.mtrs. or nereabouts, affected by existing 45.70 mtr. wide road s per DCPR 2034 of 'P/South' Municipal Ward and ounded as follows :-

On or towards the	 East by : AOS West by : Existing 13.40 mtr. wide D. P. Road South by : Vikhroli Village North by : Proposed 9.15 mtr. wide D. P. Road
	For C.T.S. No. For C.T.S. Nos. 650A 683A, 684A and 685A
On or towards the East by	C.T.S. No. 650B of C.T.S. No. 628A/1A/ village Malad East 4A/2/1/3 of village Malad East
On or towards the West by	C.T.S. No. 620A/ C.T.S. No. 620A/1A/ 1A/4A/2/1/4A of 4A/2/1/2 of village village Malad East Malad East
On or towards the South by	C.T.S. Nos. 651 C.T.S. No. 620A/1A/ and 620A/1A/4A/ 4A/2/1/4A of village 2/1/6 of village Malad East Malad East
On or towards the North by	C.T.S. No. 620A/ C.T.S. Nos. 683B, 1A/4A/2/1/3 of 684B and 685B of village Malad East village Malad East
Dated this 04th da	ay of June, 2024 Sd/-
	(Shri Sunil Sonawane)

Let's together and make Mumbai

Advocate & Law Officer For Brihanmumbai Municipal

Malaria free

Corporation

means of the Postal Ballot, only by way of remote e-voting process ("e-voting"), pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 read with other relevant circulars, including General Circular No 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5 2022, General Circular No. 11/2022, dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on Genera etings ("SS2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), to seek your consent for the following resolution as set out hereunder and proposed to be passed through postal ballot ("Postal Ballot") by way of remote electronic voting ("e-voting"):

facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. As per the above Circulars, no physical copies of the Notice of EGM will be sent

Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 and 47 of

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is hereby

given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will

remain closed from Saturday, June 22, 2024 to Friday, June 28, 2024 (both days

Members whose e-mail address are already registered with the Company/Company's RTA-Cameo Corporate Services Limited (Cameo)/ Depository Participant(s), the login

credentials for remote e-voting will be sent on your registered email address. Please

note that the same login credentials are required for participating in the EGM of the

Members who have not yet registered their e-mail address with the

Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below,

for registering their e-mail address to receive Notice EGM and login details for joining

Physical Are requested to visit https://investors.cameoindia.com/ to register their email id/mobile number; or by writing to the Company with details of folio

The Company is providing remote e-voting facility to the Members to cast voting rights

using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote

e-voting"). The Members will also be given an opportunity to cast votes electronically

during the EGM ("e-voting"). The Notice of the EGM will be sent to the Shareholders in

Jetking

JETKING INFOTRAIN LIMITED Corporate Identity Number (CIN): L72100MH1983PLC127133 Registered Office: 434, Floor 4, Bussa Udyog Bhavan, Tokersey Jivraj Road, Sewree (W), Mumbai - 400 015,

Maharashtra, India. Tel: +9820009165.

Website: www.jetking.com E-mail: investors@jetking.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION. Notice is hereby given that the resolutions set out below are proposed to be passed by the members of Jetking Infotrain Limited ("the Company") by

ccordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

number, mobile no. and attaching a self-attested copy of PAN card at

cs@rodium.net or writing to Registrar and Share Transfer Agent of the

Company Cameo Corporate Services Limited (Cameo) at

Are requested to register/update their email address/ mobile number

with their respective Depository Participate (DP) as per the process

For Rodium Realty Limited

Sd/-

Jyoti Singh

Company Secretary

Company through VC/OAVM and for e-voting on the resolutions during the EGM.

the EGM through VC /OAVM facility, including e-voting.

investor@cameoindia.com.

advised by the DP.

to any Member

lolding

Demat

lolding

Date: June 05, 2024

Place: Mumbal

inclusive) for the purpose of EGM.

Sr. No.	Description	Type of Resolution
1	APPOINTMENT OF MR. GURUPRASAD SHENAI (DIN: 10594029) AS AN INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY	Special Resolution
2	RE-APPOINTMENT OF MR. SURESH BHARWANI (DIN: 00667104) AS CHAIRMAN & NON-EXECUTIVE DIRECTOR OF THE COMPANY FOR THE PERIOD OF 3 (THREE) YEARS	Special Resolution
3	RE-APPOINTMENT OF MR. NAND BHARWANI (DIN: 00618386) AS VICE CHAIRMAN & NON-EXECUTIVE DIRECTOR OF THE COMPANY FOR THE PERIOD OF 3 (THREE) YEARS.	Special Resolution
4	RE-APPOINTMENT OF MR. SIDDARTH BHARWANI (DIN:02020370) AS WHOLE-TIME DIRECTOR OF THE COMPANY FOR THE PERIOD OF 3 (THREE) YEARS	Special Resolution
the Cc be recc memb should The C Comp web s share: In acc Ballot memb The C providi The B F1180 condu The C providi The B F1180 condu Share Link In Manu Share Link In Manu Manu Manu Share Link In Manu Manu Manu Manu Manu Manu Manu Man	05/06/2024	Voting Rights shall red in the name of on the cut-off date tion purposes only. the website of the so available on the k Intime") at k Exchange where s of Notice, Postal not being sent to ant / dissent of the y. for the purpose of requested to note le shall commence (IST) and ends on he remote e-voting e (Membership No. s as Scrutinizer for ass, in a fair and ldity of the Postal reday, the 08th day s where the Equity do n the website of in dematerialized stered their email rding e-voting, you Instavote e-Voting sd/- Sd/-
Place	: Mumbai Company Secretary & Co	Deepesh Shah ompliance Officer ACS52042

	य स्मॉल फायन	ान्स बँक लिमिटेड			NOTICE		सीएलटी. ३ए	दि रुबी मिर	न्स लिमिटेड
AU FINANCE BANK	• अं में में में में में में में में में मे	नमर्शियल बँक	that, o	ur client Mr. Vip	oul Nalanda Ovh utam Mhaiskar	al राष्ट्रीय कपनी विधी	न्यायाधिकरणासमोर		गएच१९१७ पीएलसी ०००४४७
CHEDULED COMMERCIAL BANK नोंदणी. कार्यालय		-३०२००१. (सीआयएन : एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११	३८१) negoti	iating to purc	chase from M	S	डपीठ, न्यायालय − ।∨ ६६(एमबी)/ २०२३	नोंदणी कार्यालय: रुबी हाऊस, जे. के. साव	वंत मार्ग, दादर (प.), मुंबई – ४०००२८
		(२) अन्वये मागणी सूचना	Manm		esent Owner of t 1501, admeasuri		४५(एमबा)/ २७२२ भील	फोन क्र.+९१-२२-२४३८ ७८००/३०९९	
)		ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट	113.0/	4 Sq. Mtrs.	Carpet area	or जी पी (जीपप))	८२/एमबी/२०२४		om वेबसाईट : www.rubymills.com
खात एनपाए बनल्यामुळ प्रााधकृत आधक गोरी रंगेपर ॲकर २००२'' च्या कला १३	गऱ्याना । सिक्युस्टियिझरान अण्ड सिकन्स् २(२) अञ्चर कोषकान दिन्सानमा कर्जन	टूक्शन आफ फायनाान्शयल असटस् अण्ड एन्फासमट]ार/सह–कर्जदार/गहाणवटदार/हमीदार (एकत्रित ''कर्ज	आफ thereat		on the 15th Floor Building known		याचिकाकर्ता कंपनी१/विभक्त कंपनी	सूचना याद्वारे देण्यात येते की कंपनी अधिनियम	
		तर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली ना	"Ashfor	rd Royale", situ	iated at S. Sami	el चोकसी केमिकल्स (इंडिया प्रायव्हेट लिमिटेड		मंत्रालयाद्वारे अधिसूचित वेळोवेळी सुधारणेनुसार अ	
		येईल, त्यामूळे तुम्ही कर्जदार यांना मागणी सूचना तारखे	पासन (herein	nafter for the sak	Mumbai - 400 0 te of brevity referr	o ad आणि त्यांचे संबंधित भागधारक	याचिकाकर्ता कंपनी२/नवीन कंपनी	अण्ड रिफंड) रुल्स, २०१६ च्या प्रयोज्य तरतुर्दीन। दावारहित राहिलेल्या अशा वित्तीय वर्ष २०१६ -	9
		क्वविण्यात येत आहे, अन्यथा प्राधिकृत अधिकारी क	ਹਟਾਵੇ to as "t		ong with right to u ce Bearing Nos.		सुनावणीची सूचना	आणि आयईपीएफ रुल्समधील प्रक्रियेनुसार आयईप	
नेयमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या त	तरतुदीन्वये खाली दिल्यानुसार गहाण मिळ	ज्कत/तारण मत्तेचा विक्रीकरीता कब्जा घेण्यास मुक्त राह	तील. 🛛 🛛 421 (U	lpper) & B-421 (l	Lower) (herein af	er सूचना ध्यावा का, चाकसा कामकल्स प्राय	व्हेट लिमिटेड (विभक्त कंपनी) आणि चोकसी	कंपनीने आयईपीएफ ॲथॉरिटीकडे त्यांच्या शेअस	
		लम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोच्या लेर्ख			artment premise rivilege of Comm		कंपनी) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या	संबंधित भागधारकांना कळविले आहे. वरील प्रमा	
गीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा ता			Area a	and Facilities an	d Limited Comm	n दरम्यान व्यवस्थच्या याजनच्या मजुराकारता क	ग्नी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२	आहेत अशा भागधारकांच्या संपूर्ण तपशिलासह त्य	
ाराच लक्ष सिक्युारटा इटरस्ट (एन्फासमट)	रूल्स २००२, आधानयमाच्या कलम १	३(८) सहवाचता नियम ३(५) च्या तरतुदीकडे वेधण्या ांची तारण मत्ता विमोचित करण्यासाठी हक्कदार आहेत	ਰਧਰ areasa Flats		ountenant to the sa free from a		अंतर्गत दाखल केलेली वरील नमूद कंपनी याचिका ांद्वारे सादर करण्यात आली होती आणि १६ मे,	आयडी कंपनीच्या वेबसाईटवर होस्ट केला आहे. ज	ৰা লিক www.rubymills.com/investors বা
का, कजदार लिलाव सूचनच्या प्रकाशनाप् तर संप्रष्टात येईल.	पूर्वा संपूर्ण थकवाकाचा मरणा करून त्य	ाचा तरिण मत्ता विमाचित करण्यासाठा हक्कदार आहत	Choum	brances of what	soevernature. Icluding individua		द्वार सादर करण्यात आला होता आणि ८६ म, केशोर वेमुल्लापल्ली आणि टेक्निकल मेंबर म्हणून	पाहता येतील. या स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांच्या	बाबनीन-
कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार/	कलम १३(२) अन्वये मागणी	गहाण मिळकतीचे			amily, companie		न्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई	 प्रत्यक्ष स्वरूपात – कंपनी आयईपीएफ ॲथ 	
कजदार/सह=कजदार/गहाजदार/ हमीदाराचे नाव / कर्ज खाता क्र.	सूचनेची तारीख आणि रक्कम	वर्णन			tution, non-banki s, association		णि सदर कंपनी याचिका मुंबई खंडपीठ येथील		लेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐवजी नवीन शे
	4 .	मिळकत येथे स्थित शॉप क्र.१६, तळ मजला, अश्व	person	ns or body of i	individuals wheth	er सन्माननीय न्यायाधिकरणासमोर २० जून, २०२	४ रोजी अंतिम सुनावणीकरिता निश्चित करण्यात	प्रमाणपत्र जारी करेन आणि असे जारी केलाब	र मूळ शेअर प्रमाणपत्र जे मूळ भागधारकांच्या
र्ज खाते क्र.) एल९००१०६०११८०३३४२ उख मसाला स्टोअर्स त्याच्या मालकाद्वारे	२, ०८-म-२४ ₹.१३,५४,१४५/-	अशा ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.१८, सेक्टर ८, खा			t, lenders and <i>i</i> y objection, clai	or n. आली आहे.	J	नोंदणीकृत आहे ते आपोआप रद्द होईल आ	
3ख पंतारत स्टाजन पंतर्णन पार्ट्या के द्वित्य के सार्वे के साम के साम ता देशमुख (सह–कर्जदार), निलेश देशमुख		कॉलनी, पनवेल, नवी मुंबई, जिल्हा रायगड, महार	TN deman	nd, right, title, be	nefit and/or intere	st 🔰 कोणीही व्यक्ती सदर कंपनी याचिकेच्या संबंध	त अभिवेदन करण्यास इच्छुक असल्यास कंपनी		ईपीएफ अॅथॉरिटीच्या डिमॅट खात्याच्या नावे त्यां हस्तांतरणासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मा
-कर्जदार)	पंचेचाळीस मात्र	मोजमापित ७.७० चौ.मी.	whatso	oever nature	aforesaid Flats by way of sa	e याचिकच्या आतम सुनावणाकारता ानाश्चत	केलेल्या तारखेपूर्वी किमान् दोन दिवस अगोदर	ाडमट खात्यामध्य असलल्या शअसच्या डिपॉझिटरीना कळवेळ	्रत्याप्रारणात्वाठा कापार ट अवशनच्या मा
	०६-मे-२४ रोजीस		mortga	age, gift, lien	n, charge, leas relinguishmei	e, त्याच्या किंवा त्याच्या वकिलाद्वारे सही केले	ती त्यांच्या हेतूची सूचना देवून खाली दिलेल्या	आयईपीएफ रुल्सना अनुसरुन आयईपीएफकडे हस्त	तांतरिता दावारहित लाभांश रक्कम आणि शेअर्स
र्न खाते क्र.) एल९००१०६०७३१२११२४ [:]	२, ०८-मे-२४ रु.५२,५९,२२६/-	(मिळकत १) मिळकत येथे स्थित सीटीएस ५१६६/	३९ exchar	nge, partition,	trust, inheritand		दन पाठवू शकतात. शपथपत्राच्या स्वरुपातील अपन्यपुर अपने	संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाह	ही. तथापी भागधारक आयईपीएफ रुल्सच्या अं
ीएस मॉडफिकेशन (कर्जदार), सत्यजीत	रु. बावन्न लाख एकोणसाठ हजार	सर्व्हे क्र.२२५/२ए, एसटी कॉलनी, संजय नगर, मि	us Itenand		ance, tenancy, s nant, occupatio		आवश्यक आह. ाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी	विहित नुसार ई-फॉर्म आयईपीएफ ५ मध्ये आयह	
देव पाटील (सह-कर्जदार), महादेव दादासो		आणि कुपड सिटी कॉर्पोरेशन, ता-मिराज, जिल्हा	 posses 	ssion, easemen	ntary, allotment	or fifther war and the second se		हस्तांतरित दावारहित लाभांश आणि शेअर्स (काही	
ोल (सह-कर्जदार), प्रतिका राजेंद्र सूर्यवंशी	०६-मे-२४ रोजीस	सांगली, महाराष्ट्र मोजमापित १८७.१ चौ.मी.	Inamed		on behalf of abo the undersigned		मनिष एल. घिया, भागीदार	 दोन्हीचा दावा करू शकतात ते आयईपीएफ वेबसाइ भागधारक सापेक्ष प्रकरणी आणि आयईपीएफ रुल्स 	
ह-कर्जदार), मंगल महादेव पाटील (सह- दार)		 (मिळकत २) मिळकत येथे स्थित सीटीएस ५१६६ / सर्व्हे क्र.२२५/२ए, एसटी कॉलनी, संजय नगर, मि 			g, 101, Sai Kru 2, Plot No. D-6		याचिकाकर्त्याकरिता प्राधिकृत प्रतिनिधी	रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट - बिगशेअर	-
વાર)		अाणि कृपड सिटी कॉर्पोरेशन, ता-मिराज, जिल्हा	_ Khargh	har, Navi Mur	mbai - 410 21	0, मनिष घिया ॲण्ड असोसिएटस् करिता	एम. क्र. ६२५२, सीपीओं क्र. ३५३१	टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओयासिस समोर, मकवा	
		सांगली, महाराष्ट्र मोजमापित ९९.४० चौ.मी.	alonyw		ary proof there e date of this notic		४, चंदन निवास, (जूना), १ ला मजला,	फोन क्र. (०२२) ४०४३०२००/६२६३८२००,	फॅक्स क्र. (०२२) २८४७५२०७/६२६३८२
र्ज खाते क्र.) एल९००१०६०१३५७३८२३ [,]	९, २५-एप्रिल-२४	मिळकत येथे स्थित प्लॉट क्र. ई-५१/१, फॅक्टरी र	failing	which, such cla	im or right shall	be	एम. व्ही. रोड, अंधेरी (पू), मुंबई - ४०००६९	ईमेल: into@bigshareonline.com वेबसाईट: w	
न एंटरप्राइज त्याच्या मालकाद्वारे, आर के	र.७२,१७,०५५/-	एकत्रित, बिल्डिंग मुरबाड इंडस्ट्रेल एरिया, गाव मुरब			abandoned, waive and/or forfeited a		ईमेल : mg@mgconsulting.in	पुढील तपशिलाकरिता कृपया www.rubymills. dia.com आणि एनएसई लिमिटेड-www.bseinc	
ल्स त्याच्या मालकाद्वारे श्रीम. कोशी अशोव		जिल्हा ठाणे, महाराष्ट्र	sale sh		ed and no claim v			वाब.com आण एनएवइ लामटड-www.bseind	na.com ला मट धाः मंडळाच्या आदेशा
त आणि पवन (सह–कर्जदार), पवन अशोव		मोजमापित ९०० चौ.मी.		ate for the Purc					दि रुबी मिल्स लिमिटेड कॉ
णानी आणि (सह-कर्जदार), श्रीम. कोषी	२४-एप्रिल-२४ रोजीस		Sd/-	ate Vithal Maha	aian	मंबई कर्ज वसली न्या	याधिकरण क्रII मध्ये		सही
गेक (सह-कर्जदार)									भरत ३
,				adv.mahajan123			नंत्रालय)		
(· · · · /	। ई प्रा	। धिकृत अधिकारी एयु स्मॉल फायनान्स बँक लिगि	Contac	adv.mahajan123 ct - 8879646123 : Mumbai		(वित्त		दिनांक : ०५.०६.२०२४ ठिकणाः मंह	व्यवस्थापकीय संचा
(· · · · /	्री ई प्रा	ा धिकृत अधिकारी एयु स्मॉल फायनान्स बँक लिर्गि	Contac	ct-8879646123		(वित्त 4 ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅ	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३	दिनांक : ०५.०६.२०२४ ठिकाण: मुंबई	व्यवस्थापकीय संचार डीआयएन: ०००७१२
(· · · · /		· · ·	मेटेड Contac Place:	ot - 8879646123 Mumbai		(वित्त २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रू मूळ अर्च फ्र.	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२	ठिकाण: मुंबई	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१२
(· · · ·)		· · ·	मेटेड Contac Place:	ot - 8879646123 Mumbai		(वित्त 4 ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅ	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई−४०० ००५ ८७ सन २०२३		व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१२ गन लिमिटेड
(· · · · /		को-ऑप. बॅ	मेटेड Contac Place:	ot - 8879646123 Mumbai		(वित्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रू मूळ अर्च क्र. बँक ऑफ इंडिया विरुद्ध	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि गोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल इ कार्यालय क्र. २०२२ - ३५७२७०३५; मोबाइ	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१२ गन लिमिटेड स्टेट, ५२ एस.के. आहिरे मार्ग, वग्ळी, मुंबई-४०००३० इंल क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१.
(· · · · /		धिकृत अधिकारी एवु स्मॉल फावनान्स बँक लिं को–आप . ब (मल्टी- स्टेट शेड्युल्ड बँक)	मेटेड Contac Place:	ot - 8879646123 Mumbai		(वित्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र् मूळ अर्ज क्र. बँक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंव. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०३५: मोबाए ईमेल: jrgroup@jmelta.com: sales@cml.nel.in;	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१२ रान लिमिटेड स्ट. ५२ एस.के. असिरे मार्ग, वयळी, मुंबई-४०००३० हंल क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सोआयएन: एला७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९
कः ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई	अभ्युदय	को-आॅप. बे (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बॅंक)	HŻS Contac Place:	Ct - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20	(चित्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. बैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मातन्तिय	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ …अर्जदार …प्रतिवादी	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि गोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल इ कार्यालय क्र. २०२२ - ३५७२७०३५; मोबाइ	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१२ रान लिमिटेड स्ट. ५२ एस.के. असिरे मार्ग, वग्ळी, मुंबई-४०००३० ईल क्र.: ९३२४८०२१९५ / ९३२४८०२१९१. सोआयएन: एल७४४९१एमएच२०१६पीएलसी२७९१
कः ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई	अभ्युदय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि	को-आपि. वे (मल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव	المحكوم المحم محما محكوم محما محكوم محما محكوم محما محكوم محما محما محما محما محما محما محما محم	t-8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विश्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र् मूळ अर्ज क्र. बैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, बरील नमूर ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानस्वि होता.	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार प्रतिवादी 1नस्	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ली. इंडस्ट्रियल अ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७९७०३५; मोबाए ईमेल: Jrgroup@jmehla.com: sales@oml.nel.in; अतिरिक्त - सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मेटेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० इंन क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६भीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची अतिरिक
कः ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई	अभ्युदय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि	को-आॅप. बे (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बॅंक)	المحكوم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محمام مم محمام مم محمام مم محمام مم محمام مم محمام مم مم محمام مم محمام مم مم محمام مم مم محمام مم مم مم محمام مم مم محمام مم مم محمام محمام محمام مم مم محمام محمم محمام محمام محمامم محممامم محممامم محممم محماممممام محمامم محمممم	t-8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रे मूळ अर्ज क्र. बँक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३,	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार प्रतिवादी नन्स्	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि गोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ली. इंडस्ट्रियल अ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७९७०३५: मोबा इंमेल: Jigroup@jmehta.com: sales@cml.nel.in; अतिरिक्त – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी व्हिडिओ क	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ तेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वाळी, मुंबई-४०००३० इंल.क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड (''कंपनो'') च्या सदस्यांची अतिरिक ॉन्फरन्स (''व्हीसी'') / इंतर ऑडिओ व्हिज्यु
कः ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई	अभ्युतय बसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९	को – आप . व (मल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ४८७१२, ९८२०३००९७१. email	المحكوم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محمام مم محمام مم محمام مم محمام مم محمام مم محمام مم مم محمام مم محمام مم مم محمام مم مم محمام مم مم مم محمام مم مم محمام مم مم محمام محمام محمام مم مم محمام محمم محمام محمام محمامم محممامم محممامم محممم محماممممام محمامم محمممم	t-8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य ल्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन ६. २३, केलेल्या अंवटच्या कलम १९(४) आंगर्गत सदर अर्जावर (ओ.ए अर्ज).	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार प्रतिवादी पिठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल .).समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेबांच्या प्रतींसह	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ली. इंडस्ट्रियल अ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७९७०३५; मोबाए ईमेल: Jrgroup@jmehla.com: sales@oml.nel.in; अतिरिक्त - सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ः रेट. ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० इंल क्र.: ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६घीएलसी२७९९ धारण संधेची सूचना मिटेड (''कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक 'र्क्रप्तस (''व्हीसी') / इंतर ऑडिओ विहज्यु ोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्या
कः ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई	अभ्युतय बसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९	को – आप . व (मल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ४८७१२, ९८२०३००९७१. email	المحكوم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محملم محمام مم محمام مم محمام مم محمام مم محمام مم محمام مم مم محمام مم محمام مم مم محمام مم مم محمام مم مم مم محمام مم مم محمام مم مم محمام محمام محمام مم مم محمام محمم محمام محمام محمامم محممامم محممامم محممم محماممممام محمامم محمممم	t-8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य ल्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन ६. २३, केलेल्या अंवटच्या कलम १९(४) आंगर्गत सदर अर्जावर (ओ.ए अर्ज).	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ प्रतिवादी 1नर्स पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ ज्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०३५; मोवा इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@cml.net.in; अतिरिक्त – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं यू द्यनेम्ब्डे नसूद केल्ल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१: रिट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० इंन क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६भीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक ॉन्फरस ('व्हीसी') / इंतर ऑडिओ व्हिरयु ोजी दुपारी ३.०० वाजता इंजीएम बोलावण्या रुण्यासारी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८ एप्रिंल २०२०, १३ ए
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई	अभ्युदय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विक्रीब	को-आँप . बे (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव १४८७२२, ९८२०३००९७१. email बतची सूचना	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@	Ct - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्ता. क्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन १०२३ सन्मानिय होता. क्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन १०२३ सन्मानिय होता. क्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन ह. २३, केलेल्वा अंक्टव्या कलन १९(४) आंगीत सदर अर्जावर (ओ.ए अर्च). क्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची नवावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंचुरी दिली आहे. अंकटव्या कलन १९ व्या पोट-कलम (४) नुसार, तुम	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार प्रतिवादी पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल १.) समन्स/सूचना वारी केली. (जोडलेल्या दस्तावेवांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्वाची बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देण्यात वेत आहेत.	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०२५: मोवाए इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@oml.net.In; आतिरिक्त - सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवगरी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम''), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्लाप्रमाण व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, २७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ रोट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हेन क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६भीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची अतिरिक ॉन्फरन्स (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्यु ोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्या त्रण्यासाठी आयोजित केली जाईल. २०, २०, २०२० दिनांक २८ एप्रिंस २०२०, १३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२० ३
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई	अञ्चित्रय बसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्रीब णयनाबिग्यिल असेट्स ॲण्ड एन्फोर्समें	मित्तुरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ च्या सिक्यु	ct - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20: ubank.net c (एन्फोर्समेन्ट)	(विस) ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रे मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०१३ सन्मातन्वि होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केलेल्या अंवटच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्बावर (ओ. अर्ज). ज्याअर्थी, सर्च सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ र न्यायाधिकरण दुर्स मंडुरी दिली आहे. अर्वटच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसा, तुम १. विंती केलेल्या आनुतोषांना मंडुपी का देऊ नवे त्यांची स	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ प्रतिवादी पिठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल .) सनम:/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतीसह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्बाच्या मंजुरी ११ प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. ममच्ल्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखलिय्यासाठी.	ठिकाण: मुंबई चंद्राणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ली. इंडस्ट्रियल अ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७९७०३५: मोबाए इंमेल: Jrgroup@jmehta.com: sales@cml.nel.n; अतिरिक्त - सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि सर्वसाधारण सभा (ईंजीएम) गुरुवारी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम''), २७ जून २०२४ रं स्यूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाव व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनंक १५ जून २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० जिलं १५ जून ३९/२०२० दिनंक ३१ डिसेंबर २०२० आणि परिएतक	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मेटेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हंल क्र.: ९३२४८०२१९५ / ९३२४८०२१९९. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६घीएलसी२७९१ धारण सभेची सूचना मिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची अतिरिक ॉन्फरन्स (''व्हीसी'') / इतर ऑडिओ विहज्यु ोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्य रुपयासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ ए ०२०: ३३/२०२० दिनांक ८२ जून, २०२१, परि
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई	अञ्चिद्धदय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्यीब फायनाबियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समे मसलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ	मित्वदीर दृटेस्ट कावता, २००२, जियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्वायर कर्जवार/ज	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिग्वयु मीनदार यांचेकडून रं	tt - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(वित्तः) ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रे मूळ अर्ज क्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य सा. ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूद और क्र. ४५ सन २०२३ स्वायधिकरण हो म्युटी देनी आहे. जॅवटच्या कलन १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम १. वितंती केलेल्या अनुतेषाना मंजूरी का देऊ नवे त्यांची स्वांचे तप्यति चाइरि करणे ;	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार प्रतियादी प्रन्तर पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल .). समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देण्यात येत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी. ईर केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०२५: मोवाए इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@oml.net.In; आतिरिक्त - सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवगरी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम''), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्लाप्रमाण व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, २७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मन रिलमिटेड स्टे., ५२ एस.के. अहिं मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० ईल क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी'') च्या सदस्यांची अतिरिक निफरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ व्हिज्य निपटा ('व्हीसी') / इतर ऑडिओ व्हिज्य निपटा दर्माक २०० वाजता ईजीएम बोलावण्य त्रण्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक २८ प्रिल २०२०, ९३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ स्टेंबर २०२०: क्रमांक १०/२०२१ दिनांक २८ स्टिंबर २०२२ ध
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई रियायदेशन अंण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ प् युरिटायदेशन अंण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ प् म २००२ अन्वये बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ 'आकार वसुलीकरिता निम्नस्वाक्षरीकार दि.	अञ्चिद्धदय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्यीब फायनाबियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समे मसलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ	मित्तुरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिग्वयु मीनदार यांचेकडून रं	tt - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र् मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८५ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, सर्व सामान्य पढतीने सम्तसची बजावणी होऊ र न्यावाधिकरण द्वारे मंडुरी दिली आहे. ऑव्टव्या कलम १९ (घ) ऑगर्तत अर्वरार्ग (जो. ऑव्टव्या कलम १९ व्या पोट-कलम (४) नुसार, तुम १. विनंती केलेल्या अनुतोपांना मंडुरी का देऊ नवे त्याची स २. मुठअजॉव्या अनु.क. ३(ए) ऑगर्तत अर्वरार्गनी विनि मत्त्रांचे तपक्षील चाहीर करणे ;	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परी. १२ अर्जदार प्रतिवादी पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्वाची बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देष देग्यात वेत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविश्यासाठी. ११ केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि थे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक	ठिकाण: मुंबई चंदाणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. १०२१ - ३५७२७०३५; मोबा इंमेल: jrgroup@imehta.com: sales@cml.nel.tn; आतिरिस्त – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं यूचनेम्बडे नसूद केल्ल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक २१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्र. १८/२०२२ दिनांक २५ सन्टेवर २०२३ द्व इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ मिटेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हंन क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९५एमएच२०१६पीएलसी२७९५ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतितिक गॅन्फरस्स ('क्ट्रीसी') / इतर ऑडिओ व्हिज्यु ोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोला. वर्ण, २०/२०२० दिनांक २८ एप्रिल २०२०, १३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ प्रप्टेंबर २०२० ३ इमांक ४०/२०२२ दिनांक २८ प्रप्टेंबर २०२० ३ इमांक ४०/२०२२ दिनांक २२ प्रत्ने २०२९, २२ र वर्माक २०१० दिनांक २२ प्रत्ने २०२९ र्
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का : का : जाका का : जाका : वस्तुलीकारेता जिम्मस्वाका अ आतार वस्तुलीकारेता जिम्मस्वाकारीकार बि. जार माणवित आहेत.	अञ्चिट्टाटे वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्यतिब फायनान्शियल असेद्स ॲण्ड एन्फोर्सन स्वलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे अ :२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ ज	मित्वदीर दृटेस्ट कावता, २००२, जियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्वायर कर्जवार/ज	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिग्वयु मीनदार यांचेकडून रं	tt - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र् मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८५ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, सर्व सामान्य पढतीने सम्तसची बजावणी होऊ र न्यावाधिकरण द्वारे मंडुरी दिली आहे. ऑव्टव्या कलम १९ (घ) ऑगर्तत अर्वरार्ग (जो. ऑव्टव्या कलम १९ व्या पोट-कलम (४) नुसार, तुम १. विनंती केलेल्या अनुतोपांना मंडुरी का देऊ नवे त्याची स २. मुठअजॉव्या अनु.क. ३(ए) ऑगर्तत अर्वरार्गनी विनि मत्त्रांचे तपक्षील चाहीर करणे ;	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार प्रतियादी प्रन्तर पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल .). समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देण्यात येत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी. ईर केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि	ठिकाण: मुंबई मोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल अ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०३५; मोबाए इंमेल: Jrgroup@jmehta.com: sales@oml.nel.n; अतिरिक्त – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (इंनीएम) गुरुवारी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम''), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ भे, २०२२ द्राव इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉदणीकृत आहेत त बोलावण्याची सुचना कंपनीने पाठवली आहे आणि से	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ रोन. रिल.मिटेड स्टे., ५३ एस.के. आहें मार्ग, वरळी, मुंबई -४०००३२ हेल.क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९९. सीआयएन: एल७४९९९एमएच २०१६पीएलती२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') चा सदस्यांची अतिरिव र्तन्पत्त ('कंपनी') / इतर ऑडिओ ढिल् धारण सभेची सूचना नियेड ('कंपनी') / इतर ऑडिओ ढिल् प्रायासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८ प्रिलि २०२०, ९३ प २०२०; ३३/२०२० दिनांक २२ प्रति स् २०२० र जमांक २०२० दिनांक २२ डिसेंबर २०२२ र पे एमसीएने जारी केलेल्या परिप्रकांनुसार ज्या सद यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वो २०४ जून २०२४ रोजी इं से (सुचविद्व द्वावित्व आणि प्रकटीकरण आवश्यव
कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई का : ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई एकोन नं. २ प्रोन नं. २ प्रान नं	अञ्चिट्टाय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विट्रावि णायनाब्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्सम् स्रलेल्या मालमतेच्या विक्रीबाबत "जसे उ :२०.०६.२०२४ आणि दि.११.०७.२०२४ ज्ञे	मित्वदीर दृटेस्ट कावता, २००२, जियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्वायर कर्जवार/ज	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिग्वयु मीनदार यांचेकडून रं	t- 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज फ्र. दैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने सम्सची बजावणी होऊ र न्यावाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. ऑवटव्या कलम १९(४) आंगीत सदर अर्जावर (ओ.ए अर्च). व्यावाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. ऑवटव्या कलन १९ एवा पोट-कलम (४) नुसार, तुम १. विनंती केलेल्या अनुको पाना मंजुरी का देऊ नवे त्याची स २ मुळ अर्जाव्या अनु.क. ३(१) आंगीत वार्जदेश म १. विनंती केलेल्या आजा अन्य मना आणि मिळक काढण्यात हुम्हाला मन्जाव करण्यात आला आहे. ४. तुम्ही न्यायाधिकरणांची पूर्व पानी तेतल्यांवेश य	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबईं-४०० ००५ ८७ सन २०२३ परी. १२ अर्जदार अर्जदार पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोबी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बबावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देग्यात वेत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविष्यासाठी. ११ केलेल्या मिळकती आणि मत्तांच्यतिरिक्त अन्य मिळकती आणि थे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक र्तीवा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली म्यावर तारण हितासंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मतांची	ठिकाण: मुंबई मोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल अ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०३५; मोबाए इंमेल: Jrgroup@jmehta.com: sales@oml.nel.n; अतिरिक्त – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (ईनीएम) गुरुवारी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम''), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क वंगनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जूद ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०१/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि साम परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक १५ स्टेंबर २०२२ द्व इंमेल पने कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (संबी सूची विनियम'') हे सेबी/एचः	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१: रेट. ५२ एस.के. अदि मार्ग, वस्ळी, मुंबई-४०००३० हेल क्र.: ९३२४८०२९९५ (१३२४८०२९९१. संक्रायएग: एल७४९९९एमएच२०१६पीएलवी२७९९ धारण सधेची सूट्रना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक रेक्रप्तस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विहज्यु जेजी दुपारी ३.०० वाजता इंजीएम बोलावण्य त्रण्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८ प्रिल २०२०, ९३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २२ जिसेंबर २०२२ अ क्रमांक १०२० दिनांक २२ जिसेंबर २०२२ स्टें वा क्रमांक २०२० दिनांक २२ जिसेंबर २०२२ से पान्य क्रमांक २०२० दिनांक २२ जिसेंबर २०२२ से वे (सूचीबद्ध दाविन्ते आणि प्रकटीकरण आवश्यक ओ/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२/६२ , दि
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई को न : २१ फोन नं. २१ प्रोरेटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रव्शन ऑफ प् म २००२ अन्ववे बॅकेच्या प्रत्यश ताब्यात अ आकार वसुलीकरिता निम्मस्वाक्षरीकार बि. जर मार्गवित आहेत.	अञ्चिट्टाय बसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विट्रावि फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्सम् स्टलेल्या मालमतेच्या विक्रीबाबत "जसे उ :२०.०६.२०२४ आणि दि.११.०७.२०२४ उ ने असलेली रक्कम	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) (मल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव २४८७१२, १८२०३००९७१. email सिट ऑफ सिल्युरिटी इंटरेस्ट काववा, २००२, नियम आहे जेथे आहे आणि जे आहे" वा तत्वावर कर्जदार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्वंत किंवा त्यापूर्वी विहित नमुल्या तलमत्तेवे वर्णन व मालकांवी नावे	Contac Place: TITA, मुंबई - - recovery@ ८ व ९ च्या सिक्यु मीनदार यांचेकडून रं प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू.	et - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस) ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रे मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०२३ सन्यानम्वि होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केलेल्या अंतटच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्व). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बबावणी होऊ र न्यायाधिकरण द्वीरे मंजुरी दिली आहे. अर्वटच्या कलम १९(४) अंतर्गत अर्वदारांने विनिि मत्तांचे तपशील चाहीर करणे; १. विकंती केलेल्या अनु.क. ३(ए) अंतर्गत अर्वदारांने विनिि मत्तांचे तपशील चाहीर कराणे; १. निष्ठकर्तांच्या वर्पताती अवांवरील सुनावणी आ आंतर्गत बाहीर केलेल्या आज अन्य मत्ता आणि मिछक काढण्यात तुम्हाला मञ्चाव करण्यात आला आहे. १. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परावानगी दोतत्यावेरीव : आणि किंवा मूळ अर्वाल्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार प्रतिवादी पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ ज्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) सनन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देय देप्यात वेत आहेत. मन्सच्या बबावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविल्यासाठी. ११ केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मलांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली न्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची होर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य वत्ता ओणि मिळकर्ती वांच्या	ठिकाण: मुंबई मोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. : ०२२ - ३५७२७०३८; मोवग इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@oml.net.In; अतिरिक्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्धमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक २५ सप्टेंबर २०२२ द्वा इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉदणीकृत आहेत त बोलावण्यांची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेबी सूची विनियम'') हे सेबी/एच ११ भे २०२० वार्याराज्यक क्रमांक १२२० वार्या साह वार्वलेलि पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, इं	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मिटेट, ५२ एस.के. अहिंगे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हंन क्र.: १३२४८०२९९५. (१३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड (''कंपनी'') व्या सदस्यांची अविदिव गॅन्फरस (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्य जी दुपारी ३.०० वाजता र्ड जीएम बोलात्रण्य रुप्यासाठी आयोजित केली जाईल. १२०२०; ३३/२०२० दिनांक २४ सप्टेंबर २०२० ३ एकमांक १०/२०२१ दिनांक २८ सप्टेंबर २०२० ३ रेकमांक १०/२०२१ दिनांक २८ सप्टेंबर २०२० ३ रे स्मी अयोजित केली जाईल. वा कुत्तेवद्रांनिक मोडद्वारे ०४ जून २०२४ रोजी इत् वी स्वियिद्ध दाथिले आणि प्रकटीकरराजी इत् वी स्वियद्ध दाथिले आणि प्रकटीकरराजी इत् वी स्वियद्ध दायिले आणि प्रकटीकरराजी इत् त्रे सी/जीव्यो/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, नेवी/एचओ/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर,
कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः मुंबई जिकाणः मुंबई प्रिटायझेशन अॅण्ड दिकन्स्ट्रव्शन ऑफ म २००२ अन्ववे बॅकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आकार यसुलीकदिता निम्नस्ताक्षरीकार दि गर माणवित आहेत. कर्जदारांचे नाव बार्क अ.स.सुधीर शांताराम रू. १	अञ्चिट्टाटेव बसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विटाटीव फायनाब्शियल असेट्स ॲण्ड एव्फोर्समे स्टलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ :२०.०६.२०२४ आणि बि.११.०७.२०२४ उ ने असलेली रबकम भ्य.२७ लाख फ्लॅंट नं. ए/२०३, २२ व	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ३४८७१२, १८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ३४८७१२, १८२०३००९७१. email बित्तदी सूट्रदा केट ऑफ सिख्युरिटी इंटरेस्ट काववा, २००२, नियम आहे जेशे आहे आणि जे आहे" या तत्त्वावर कर्जदार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुल्यात ालमत्तेचे वर्णन व मालकांची नावे ाजला, "ए" विंग, देसाई रीजल्सी, सर्व्ह वं. १३३(१३१,	Contac Place: निर्देड विद्यु निर्वाद, मुंबई - - recovery@ भीनदार रांचेकडून दं प्रत्येक मालमत्तेसात राखीव किंमत रू. र.	et - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य सा. ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्यानिय होता. ज्याअर्थी, सर्व सामन्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ र न्यावाधिकरण द्वारे मंडुरी दिली आहे. जंयटच्या कलन १९(४) आंतरी जर्भदारी विर्मि मत्तांचे तपत्रील जाहीर कराये; १. किलंती केल्वा अन्या अन्य कर्मेश जाला आहे. २. सुठकर्तीच्या चलीसाठीच्या अन्जविरील सुनावणी जा अंतर्गत बाहीर केल्विया अपा अन्य कर्माण जाना आहे. १. तुम्ही न्यावाधिकरणाची पूर्व पखानगी घेतल्याडेरीब आणि किंका मूळ अर्चाच्या अनु क्रमांक १२ आंतर्गत ज व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिव विक्री, भाष्ठ ५. व्यवसायाच्या विसित कामकाजाव्यतीरिव विक्री, भाष्ठ	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार प्रतिवादी प्रत्स पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल (.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्यांथी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देय देण्यात येत आहेत. मनसच्या बजावणीच्या ३० दिखसांत कारणे दाखविण्यासाठी. ११ केलेल्या मिळकती आणि मत्तांच्यतिरिक्त अन्य मिळकती आणि ये निकाल प्रतंषित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली त्याबर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांचा देश किंता बिनिर्दिष केलेल्या अय मत्ता आणि मिळकर्तीया त्यांच्या पहा किंता अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. ला अन्य मता व मिळकती वांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री	ठिकाण: मुंबई चंद्राणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. 10. २२ २५७२७०२५: मोबा इंमेल: jrgroup@imehta.com: sales@oml.nel.tn; आतिरिक्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीनस लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं यूचनेम्बडे नमूद केल्ल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक २१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ भ. २०२२ आणि साम परिपत्रक ९१२०२२ दिनांक ५५ सप्टेंबर २०२३ द्व इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त वोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेवी/एव १२ मे २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलेले पी/२०२२/११ दिनांक १३, २०२२ आणि सोवी/एच	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१: रान लिमिटेड स्टेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हंन क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९५पएच२२९६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') व्या सदस्यांची अतिरिक गॅकरत्स ('व्हीसो') / इतर ऑडिओ विह्रज्य प्रत्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८४ प्रिंल २०२०, २३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक ८४ प्रिंल २०२०, २३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक ८४ प्रिंच २०२०३ क्रमांक २०/२०२ दिनांक २४ प्रिंस २०२२३ वांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ०४ जून २०२४ रोजी इञ् बी (स्वीयद्व दाविले आणि प्रकटीकरण आवश्यव ओ/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२/६२, ति , सेबी/आंचओ/सीएफडी/सीएमडी/रीसीआयआर/ ते/सीएफजी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२
कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई प्रिंटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रव्शन ऑफ म २००२ अन्वये बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आकार यसुलीकदिता निम्नस्वाक्षरीकार बि. तर माणवित आहेत. कर्णवारांचे नाव बार्क भी. सुधीर शांताराम ह. १ नांव्रगांवकर आणि + दि. ०	अञ्चिट्टाय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्योवि प्रायनान्धियल असेट्स ॲण्ड एक्फोर्समे म्हालेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ :२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ ज् के अस्लेली रक्कम भ.२७ लाख ७१.०६.२०२४ १२६, आणि सर्टे नं. २९	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ३४८७१२, ९८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ३४८७१२, ९८२०३००९७१. email बित्तची सूट्रव्ला बित्तची सूट्रव्ला कट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित जनुन्या वलमत्तेवे वर्णन व मालकांची जावे जाजा, "ए" विंज, देसाई रीजन्सी, सर्ले नं. १३२(१२१,	Contac Place: TITA, मुंबई - - recovery@ ८ व ९ च्या सिक्यु मीनदार यांचेकडून रं प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू.	et - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज फ्र. दैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य त्याअर्थी, वरील नमुद्र ओए क्र. ८७ सन १०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, वरील नमुद्र ओए क्र. ८७ सन १०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, वरील नमुद्र ओए क्र. ८७ सन १०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, सर्व सामन्य पद्वतीने सम्सत्त्रधी बढावणी होऊ घ न्यावाधिकरण द्वारे मंदुरी हिली आहे. ऑवटच्या कलम १९(४) आंगत सदर अर्बावर (ओ.ए अर्व.) त्यावाधिकरण द्वारे मंदुरी हिली आहे. ऑवटच्या कलन १९ (४) आंगत वाद्यवी स २. वृट्ठ अर्चाच्या अनु.क. ३९(४) आंगत वाद्यवी स २. वृट्ठ जांच्या अनु.क. १९(४) आंगति वाद्यवी स २. वृत्त्री न्यायाधिक स्वात्या अन्य मना आणि मिठक काढण्यास हुम्हाला मच्याव करण्या अल्प ना जित्या डोरी य आणि/किंवा मूळ अर्चाच्या अनु. क्रमांक ३१ अंतर्गत ज व्यवसायाच्या सामान्य कामकावाच्यादिरिका विक्री, भार्ध ५. व्यवसायाच्या सिविधिक मामकावाज्यादिरिका विक्री, भार्ध ५. व्यवसायाच्या सिविधिक मामकावाज्यादिरिका विक्री, भार्ध	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबईं-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार अर्जदार गिठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ व्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेचांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी ता प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देग्यात वेत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविष्यासाठी. १४ केलेल्या मिळकती आणि मत्तांच्यतिरित अन्य मिळकती आणि थे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मलांचा व्यवहार करण्यास किंवा त्या किलाली न्यावर तारण हितासंबंध बनवले आहेत त्या कोणल्याही मतांची हेर किंवा बिनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीच त्यांच्या पडा किंवा अन्य प्रकारे इस्तांतरण करणा नाहीत. वा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्ठीतूचर रोकड झालेल्या वाक्री वेकी रककम अया मत्तांवर तारण हितसंबंध पारण करणाऱ्या चंक	ठिकाण: मुंबई चंद्राणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र.: ०२२ - ३५७२७०२५; मेवा इंमेल: Jrgroup@imehta.com: sales@omt.net.In; आतिरिक्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी व्हिडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम''), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्लाप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रम्नोक ०२/२०२३ दिनांक ५ स, २०२२ आणि सम परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक ५२ सन्देवर २०२३ द्र बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेवी/एव १२ मे २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलले पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२२, रां	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मिटेट, ५२ एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हंन क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक् ॉन्फरस्स ('व्हीसी') / इतर ऑडिओ व्हिज्यु ठिन, २०/२०२० दिनांक २८ सिटेंबर २०२० २ २०२, २०/२०२० दिनांक २८ सिटेंबर २०२० २ ३मांक १००० दिनांक २८ सिटेंबर २०२० २ ३मांक १०/२०१२ दिनांक २८ सिटेंबर २०२० २ ३मांक १०/२०१२ दिनांक २८ सिटेंबर २०१२ द १ एमसीएने जारी केलेल्या परित्रकांनुसार ज्या सद यांना इलेक्ट्रानिक मोडद्वारे ०४ जून २०२४ रोजी इव बी (सूचीबर्ट्रा विमिज्डी रोपिप्रडी/सी)माउ रेबी/एचओ/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर,), सोबी/ओचओ/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर,), सीएफजी/जीओडी –२/पी/सीआयआर,/२०२
कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई प्रिंग्या : मुंबई फोन नं. २ प्रोन नं. २ युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रव्शन ऑफ म २००२ अन्वये बॅकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आकार वसुलीकदिता जिम्मस्वाक्षरीकार दि, त्रर माणवित आहेत. कर्जवारांवे नाव बार्क क्री. सुधीर शांताराम रु. १ नांदगांवकर आणि + दि. ०	अञ्चित् विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्योवि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्योवि प्रायनाव्शियल असेद्स ॲण्ड एक्फोर्सन स्वतेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे २.२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ व के अस्लेली रक्कम भ.२७ लाख ७१.०६.२०२४	मिल्होंन- अॉर्प . ह (मल्टी- स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उट्ठ ७२, ९८२०३००९७१. email टिट्टी स्ट्रिट्ट कावत, २००२, नियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्या पालमत्तेचे वर्णन व मालकांची नावे जाला, "ए" विंग, देसाई रीजन्सी, सर्दे नं. १३२(१३१, • (ए), ७० (१२४ जु. पो. निरजोली, ता. विपळूण, जि. म्ह ६१९ ची. फूट बिल्ट-अप	Contac Place: निर्देड विद्यु निर्वाद, मुंबई - - recovery@ भीनदार रांचेकडून दं प्रत्येक मालमत्तेसात राखीव किंमत रू. र.	et - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20:	(विस: ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रं मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अन्सारी आणि अन्य सा. ज्याअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन १०१३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केलेल्या अंवटच्या कलन १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्ज). ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३, केलेल्या अंवटच्या कलन १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्ज). ज्याअर्थी, सर्व सामन्य पढतीने समन्सची बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वार्र बर्जुरी दिली आहे. अंतर्यटच्या कलन १९(४) अंतर्गत अर्वदारां निर्मि मत्यांवे तप्रसाल चाहरी करणे; १. विवर्ती केलेल्या अनुतोधाना मंत्रुपी का देऊ नवे त्यावी स १. मूळ अर्चाच्या अनुतोधाना मंद्रुपी का देऊ नवे त्यावी स १. मुळ्ड अर्चाच्या अनुतोधाना मंद्रुपी का देक नवे त्यावी स अर्जात बाहीर केलेल्या आया अन्य मता आणि मिठल काढण्याया तुम्हाला मञ्चाव करण्यात आला जाहे. १. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परावानी येतत्याढरीज : आणि /किंवा मुठ अर्जाच्या अनु. क्रमांक इए जंतर्गत व व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिव विक्री, मांदे १. व्यवसायाच्या निवनि कामकाडाच्या ओपंत तारण मना किंवा विनीय संस्थेकठे देवलेल्या खाल्याभ्ये व मा केंत	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबईं-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार अर्जदार गिठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ व्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेचांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी ता प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देग्यात वेत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविष्यासाठी. १४ केलेल्या मिळकती आणि मत्तांच्यतिरित अन्य मिळकती आणि थे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मलांचा व्यवहार करण्यास किंवा त्या किलाली न्यावर तारण हितासंबंध बनवले आहेत त्या कोणल्याही मतांची हेर किंवा बिनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीच त्यांच्या पडा किंवा अन्य प्रकारे इस्तांतरण करणा नाहीत. वा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्ठीतूचर रोकड झालेल्या वाक्री वेकी रककम अया मत्तांवर तारण हितसंबंध पारण करणाऱ्या चंक	ठिकाण: मुंबई चंद्राणी मशि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. 10. २२ २५७२७०२५: मोबा इंमेल: jrgroup@imehta.com: sales@oml.nel.tn; आतिरिक्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीनस लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं यूचनेम्बडे नमूद केल्ल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक २१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ भ. २०२२ आणि साम परिपत्रक ९१२०२२ दिनांक ५५ सप्टेंबर २०२३ द्व इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त वोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेवी/एव १२ मे २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलेले पी/२०२२/११ दिनांक १३, २०२२ आणि सोवी/एच	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ मिटे (के अहिरे मार्ग, वरळी, मुंबई -४०००३० हेल क्र. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई -४०००३० हेल क्र. १९३४८०२९९५ सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलती२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक रेक्पनस ('क्हीसी') / इतर ऑडिओ विहज्यु जिनी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्य त्रण्यासाठी आयोजित केली जाईल. ०१०, २०/२०२० दिनांक ८८ प्रिल २०२०, १३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक ८२ प्रित्वे २०२०, १३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २३ जुन, २०२१, परि ान्य क्रमांक २०२० दिनांक २२ जिसे २०२०, १३ ए रेवस्ट्रीक्यूनी क मोडद्वोर ०४ जून २०२४ रोजी इब् वी (सूचीबद्ध दाधित्वे आणि प्रकटीकरण आवश्य वी (सूचीबद्ध दाधित्वे आणि प्रकटीकरण आवश्य वी (सूचीबद्ध राधित्वे २/पी/सीआयआर, १ते सीएजजी/पीएफडी/सीएमजी२/सीआयआर, ते/सीएफजी/पीओडी-२/पी/सीआयआर, ते/सीएजजी/पीओडी-२/पी/सीआयआर,
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई एफोन नं. २ प्रोन नं. २ प्रा मार्गित आहेत. कर्जदारांचे नाव नांदगांवकर आणि आरती सुधीर नांदगांवकर	अञ्चित् विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्योगि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्योगि प्रायनान्शियल असेट्स ॲण्ड एक्फोर्सने रसलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ .२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ ज् के असलेली रक्कम ५.२७ लाख ०१.०६.२०२४ वे पुडील व्याज	मिल्होंग - अगॅप . ह (मल्टी- स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उट्ट ७२२, ९८२०३००९७१. email टिट्टी स्ट्रिट कावत, २००२, नियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवार/जा रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्या पालमतेचे वर्णन व मालकांची नावे पालमतेचे वर्णन व मालकांची नावे पालमतेचे वर्णन व मालकांची नावे पालमतेचे वर्णन व मालकांची नावे पालम ते पुट बिंज्ट आप राम नांवगावकर आणि आरती सुधीर नांवगावकर	Contac Place: नेटेड विक्रिय गाव, मुंबई - - recovery@ मीनदार यांचेकडून प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू. २. १५,४८,०००/-	et-8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. देवैक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सा विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य स्वा ज्याअर्थी, वतील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केलेल्या अंतर्थव्या कलन १९(४) आंतर्गत सदर अर्जावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने समन्सची नवावणी होऊ य न्यायाधिकरण द्वरे मंचुरी दिली आहे. ऑरज्या कलन १९(४) आंतर्गत अर्चातरानी विनि मानांवे तपकील चाहीर करणे ; १. विनंती केलेल्या अप्रा अच्या क्य काये स्व २. यूछ अर्जाच्या क्रु. क. १९(४) आंतर्गत अर्चतरानी विनि मानांवे तपकील चाहीर करणे ; १. विरुक्ततींच्या जन्तीसाठीच्या अर्जावसील सुनावणी आ अंतर्गत चाहीर केलेल्या आपा अन्य मना आणि मिठक काढण्यास सुन्द्रला मच्या कप्रता आहे ताय मा सी प्रत्या वाहीर केलेल्या अप्रा आज्य त्या आति निव्तवादेरीय भाणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक इए आंतर्गत ज व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विद्री, मार्ट ५. व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विर्वती, मार्ट ५. व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विर्वती किरी, मार्ट ५. व्यवसायाच्या सामने कामकाजाच्यातिरिवर विर्वती किरी, मार्ट ५. व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विश्वती विज्या स्वरी साम सिरा सरस्वेकडे वेललेत्या खाप्रामध्वे बचा केले सुमराता ८.०७.२९२४ रोजी स. ११.०० या. लेखी निवेदन राजेस्टर समोर इवरर राक्याये देवील निर्देश रेपाता वे जालेत	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार प्रतिवादी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल ६.) सनन्स/सूचना जारी केली. (बोडलेल्या दस्तावेबांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्यांची बबावणी साठी अर्बाच्या मंजुरी हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देख्यात वेत आहेत. मनस्य्या बबावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी. इंग केलेल्या अन्य न्सा आणि निरुकती जाणि म निकाल प्रतींनिर्देष केलेल्या अन्य अत्र स्तिवा त्या निकाली त्याबर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची ही किंवा बिनिर्दिष्ठ केलेल्या अन्य वना आणि मिळकर्तीची त्यांच्या पहा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नहीत. ता अन्य भत्ता व मिळकती बांच्या विक्रीतून रोकड झालेत्वा विक्री विक्री रक्कम अस्ता नत्तांवर तारण हितसंबंध घारण करणाऱ्या बैंक	ठिकाण: मुंबई चंद्राणी मरि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०२८, २१, २१, २३, २३, २३, २३, २३, २३, २३, २३, २३, २३	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ के. स्ट. ५२ एस.के. अहिंग गार्ग, करळी, मुंबई-४०००३० इंज क्र. १३२४८०२९९५. सीआयएन: एल७४९९९एमएच२२७६१/एलसी२७९९ धारण सभेची सूचना मिरेड (''कंपनी'') व्या सदस्यांची अतिदिन् गॅन्फरस (''व्हीसी'') / इतर ऑडिओ विह्न्यु ठेन उपरी ३.०० वाजता इंजीएम बोलावण्य रुपयासाठी आयोजित केली जाईल. १९२०, २०/२०२० दिनांक २८ प्रिंच २०२०, १३ ए २०२०, ३३/२०२० दिनांक २८ प्रिंच २०२०, १३ ए २०२०, ३३/२०२० दिनांक २८ स्टिंब २०२०, १३ २०२०, ३३/२०२० दिनांक २८ स्टिंब २०२०, १३ २०२०, ३३/२०२० दिनांक २८ स्टिंब २०२२, १३ समांक १०/२०२१ दिनांक २८ स्टिंब २०२२, १३ स्थिप्टे जोरी केलेल्या परिपत्रकांनुतार ज्या सत्य चांन इलेक्ट्रॉनिक मोडद्वो २० जून २०२४ रोजी इस वी स्वीयद्व दाधित्वे आणि प्रकटीकरर) आवस्यत् ओ(सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२२(६२, ति) सेची/जांच्यो/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर, ते/सीएफजी/पीओडी -२/पी/सीआयआर, ते/सीएफजी/पीओडी -२/पी/सीआयआर, करण्याच्या २१ मे २०३४ रोजीच्या सूचनेमध्ये ायोजित करणारी सूचना कंपनीच्या www.cml.nu baseindia.com आणि सीडीएसएल चे संकेत
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई जिंदा से क्रिया प्रत्यक्ष ताब्यात अ आठार यसुलीकरिता निम्नस्वाक्षरीकार दि अट मार्णवित आहेत. कर्जदारांचे नाव बाक सी. सुधीर शांताराम नांदगांकर आणि आरती सुधीर नांदगांवकर पासूलवे भी. योगेशा शरद बर्वे रु. २६	अञ्चित्रिय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ टिटिटिटि फायनाव्शियल असेद्स ॲण्ड एन्फोर्सन स्वलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे व :२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ ज के असलेली रक्कम भ.२७ लाख ०१.०६.२०२४ बे प्रवेल व्याज २३६, आणि सर्दे नं. ११	मिल्ही- स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ४८७१२, ९८२०३००९७१. email बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव ४८७१२, ९८२०३००९७१. email बिट्टी स्ट्रिट्ट कावता, २००२, नियम भारे जेधे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्वापूर्वी विहित नमुन्या पानमत्तेचे वर्णन व मालकांची नावे पानना, "ए" विंज, देसाई रीजन्सी, सर्व्हे नं. १३३(१३१, • (ए), ७० (१२४ जु. पो. निरजोली, ता. विपळूण, जि. १० ६९९ ची. फूट बिल्ट-अप याम नांदगावकर आणि आरती सुधीर नांदगावकर सी बंगला, रोत्टर सी-३, गोल्ड दर्ली कोकण, सर्टे क्र.	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिक्यु मीनदार यांचेकडून दं प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू. १५,४८,०००/- रु.	ct - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य ज्याअर्थी, तरील नमूर ओए क्र. ८७ सन २०२३ सन्यानम्वि होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३, केतेल्या अंतटव्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्व). ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. व्यायाधिकरण द्वारे संजुरी दिली आहे. अर्वेटव्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्व). ज्याअर्थी, सर्च सामान्य पढ्वतीने समसत्त्वी बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे प्रत्ये हे अर्वव्याक्या अनु. क. ३(१) अंतर्गत अर्वदाराने विनिि मत्तावे तपसील जहीर करणे; १. निरुकलर्तीच्या जर्पना स्ट्रिया कार्यकर प्रे जुसार, तुम १. विंक्ती केलेल्वा आतु क्र. ३(१) अंतर्गत अर्वदाराने विनिि मत्तावे तपसील कहारे करलेल् आणि /किंवा मुट्य वर्षाया आत्म मत्ता जित्वावरीय न आणि /किंवा मुट्य अर्वाच्या अपूय प्रत्यानी वर्ति ताखरेवा न जाणि /किंवा न्यिति कामकाजाच्यातिवता विकी, भार ए. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता दिकी, भार ए. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता विकी, भार ए. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता दिकी, भार प्रक्रे दिलाने नियेत देखल ते देवलेल्या खाल्यामप्रे व्यमा क्रे व्याती त्वा वित्तीय संस्थेकडे देवलेल्या खाल्यामप्रे व्यक्त या क्रे व्यक्त तुत्साला ०८७२.१०२४ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेद	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार अर्जदार अर्जदार तन्स पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) सनन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेगांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी ता प्रतिवार्दीना खालेलप्रमाणे निर्देश देखात वेत आहेत. मनसच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविश्यासाठी. १७ केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि वे विकाल प्रलीवेत असल्याने म्हळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली व्यवस तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोण्ल्याही मत्तांची हीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य वता ओणि मिळकतींची त्यांच्या पडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. त्या अन्य मत्ता व मिळकती चांच्या विक्रीतृत रोकड झालेल्या विक्री बेक्री रक्कम अत्रा मत्तांवर तारण दितसंबंध घारण करणाऱ्या बॅक भाहिजे. सादर करून त्याची एक प्रत अर्चरारांना सादर करण्याचे व प्रबंधक कस्तूर केल्यास, तुमच्या नैरहबेरीत अर्जावर सुनावाणी होऊन निकाल	ठिकाण: मुंबई चंद्राणी मरि नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. 10 २२ टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. 10 २२ - ३५७२७०३५; मोवा इंमेल: jrgroup@imehta.com: sales@cml.nel.tn; आतिरिक्तत – सर्वसाा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीन्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं यूचनेम्बडे नमूद केल्व्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२४ रं यूचनेम्बडे नमूद केल्व्याप्रमाणे व्यवसाय व्यवहारक कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून दे १९/२०२० दिनांक २१ डियॉक १०२ आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक १५ सटव्या २०२२ आणि सम परिपत्रक९/२०२२ दिनांक १५ सटव्या २०२२ द् इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉटणीकृत आहेत त वोलावण्याची सूचना कंपनीने पठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेवी/एच १२ २०२८/११ दितांक १५ जानेवारी २०२२, रं २०२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सोवी/एच दितांक ५ जानेवारी, २०२३ रंजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम वेबसाइटवर, बीएसई लिमिटेडची वेबसाइट ७०ण्ण.	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मिटि से कि
कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई प्रियायहेशन ऑण्ड रिकन्स्ट्रव्यान ऑण्ड प्र प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रायहेशन ऑण्ड रिकन्स्ट्रव्यान ऑण्ड प् म २००२ अन्ववे बॅकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आकार यसुलीकरिता जिन्नस्वाक्षरीकार बि. उ माणवित आहेत. कर्जवारांचे नाव कर्जवारांचे नाव कर्जवारांचे नाव हा स्प्रीर शांवाराम आरती सुधीर नांवजांवकर भी. योजेश शरद बर्वे प्रेज. २६ भी. योजेश शरद बर्वे	अञ्चित्रिय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ टिटिटिटि फायनाव्शियल असेद्स ॲण्ड एन्फोर्सन स्वलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे व :२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ ज के असलेली रक्कम भ.२७ लाख ०१.०६.२०२४ बे प्रवेल व्याज २३६, आणि सर्दे नं. ११	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव् इठ८७१२, ९८२०३००९७१. email बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव इठ८७१२, ९८२०३००९७१. email बल्टी स्ट्रिट्ट्रिट्ट्र वट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कावदा, २००२, नियम आहे जेन्टे आरं सिक्युरिटी इंटरेस्ट कावदा, २००२, नियम आहे जेन्टे आहे आणि जे आहे" वा तत्त्वार कर्जदार/जा रोजी सार्य. ४.०० राजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यार प्रात्न से ४.०० राजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यार प्रात्न से १२, ये इंट्रे विजन्सी, सर्व्हे वं. १३२(१३१, (ए), ७० (१२४ जु. पो. तिरजोजी, ता. विपळूण, जि. इठ ६१९ ची. फूट बिल्ट-अप राम नांदगावकर आणि आरती सुभीर नांदगावकर सी बंगला, सेक्टर सी-३, गोल्ड दॉली कोकण, सर्व्ह क्र.	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिक्यु मीनदार यांचेकडून दं प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू. १५,४८,०००/- रु.	et-8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज क्र. देवैक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सा विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य स्वा ज्याअर्थी, वतील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केलेल्या अंतर्थव्या कलन १९(४) आंतर्गत सदर अर्जावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने समन्सची नवावणी होऊ य न्यायाधिकरण द्वरे मंचुरी दिली आहे. ऑरज्या कलन १९(४) आंतर्गत अर्चातरानी विनि मानांवे तपकील चाहीर करणे ; १. विनंती केलेल्या अप्रा अच्या क्य काये स्व २. यूछ अर्जाच्या क्रु. क. १९(४) आंतर्गत अर्चतरानी विनि मानांवे तपकील चाहीर करणे ; १. विरुक्ततींच्या जन्तीसाठीच्या अर्जावसील सुनावणी आ अंतर्गत चाहीर केलेल्या आपा अन्य मना आणि मिठक काढण्यास सुन्द्रला मच्या कप्रता आहे ताय मा सी प्रत्या वाहीर केलेल्या अप्रा आज्य त्या आति निव्तवादेरीय भाणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक इए आंतर्गत ज व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विद्री, मार्ट ५. व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विर्वती, मार्ट ५. व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विर्वती किरी, मार्ट ५. व्यवसायाच्या सामने कामकाजाच्यातिरिवर विर्वती किरी, मार्ट ५. व्यवसायाच्या सिमित कामकाजाच्यातिरिवर विश्वती विज्या स्वरी साम सिरा सरस्वेकडे वेललेत्या खाप्रामध्वे बचा केले सुमराता ८.०७.२९२४ रोजी स. ११.०० या. लेखी निवेदन राजेस्टर समोर इवरर राक्याये देवील निर्देश रेपाता वे जालेत	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार प्रतियादी परि. १२ अतंदारी प्रतियादी परित्सन् अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल (.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्यांची बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देय देण्यात येत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिसतांक काण्ये दाखविण्यासाठी. ११ तेकाल्या मिळकती आणि मत्तांच्यातित्त अन्य मिळकती आणि वे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तरण मत्तांचा ज्ववहार करण्यात कील. व्या आणि तरण मत्तांचा ज्ववहार करण्यात किला त्या निकाली त्याव्य तारण हितसंबंध चनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांच्या पहा किंता अन्य प्रता हेहस्तांतरण करणार नाहीत. त्या अन्य मत्ता व मिळकती वांच्या विक्रीति्त्र मेल्ड झालेल्या विक्री विक्री स्वकन अरा। मत्तांवर तारण हितसंबंध घारण करणाऱ्या चेक किन्नी स्वक्र वाचा फिरु प्रत अर्ज्यरांगा सादर करण्याचे व प्रबंधक कस् केल्यास, तुमच्या गैरहबेरीत प्रजति सुनावणी होजन निकाल क २० जानेवारी, २०२४ रोजी दिले. सही/-	ठिकाण: मुंबई मोंद. कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०२८ - १५७९७०२५; मोवा इंमेल: jgroup@jmehla.com; seles@cml.nel.n; अतिरित्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोस्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी क्विडिओ क माध्यमद्वारे (''ओएक्हीएम''), १७ जून २०१४ र सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक इ. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिप्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक १५ म, २०२२ आणि समा परिप्रक इ. ०९/२०२३ दिनांक २५ आर्टे वाणेक् राणे से परिप्रक इ. ०९/२०२३ दिनांक २५ आर्टे वाणेक् संचल पत्ते कंपनी/दिपाझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेबी सूची विनियम') हे सेबीएच १२२/६२ दिनांक भ ६३, २०२२ आणि सेबी/एचअ दिनांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम आयोजित	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ राम (रामिटेड) स्टे. ५२ एस.के. अहिं मार्ग, वरळी, मुंबई -४०००३० हेल क्र. : ९३२४८०२९९५ (संक्रायाएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलती२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक् र्क्रप्रसा ('र्व्हीसी') / इतर ऑडिओ व्हिज्यु ोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्य रुपयासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८ प्रिल २०२०, २३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक ८ प्रिल २०२०, २३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २३ जुन, २०२१, परि ान्य क्रमांक २०२० दिनांक २२ डिसेंबर २०२२ द ते एमसीएने जारी केलेल्या परिषकानुसार ज्या सद् यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वी २७ जुन, २०२१ रवि ान्य क्रमांक २०२० दिनांक २२ डिसेंबर २०२२ द ते एमसीएने जारी केलेल्या परिषकानुसार ज्या सद् यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वी २७ जुन, २०२१ रवि त्र स्वी/ओचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयअार, ते सीएफडी/सीआडआर/पी/२०२२/६२, ति , सेबी/ओचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयअार, ते सिएफडी/सीओडी-२/पी/सीआयआर/२०२ करण्याच्या २९ मे २०१४ रोजीच्या सूचनेमध्ये ायोजित करणारी सूचना कंपनीच्या www.cml.nu baseindia.com आणि सीडीएसएल चे संकेल
कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई कः : ०४/०६/२०२४ ठिकाणः : मुंबई प्रिंग् देव्या प्रत्ये क्रिये	अञ्चित्रिय वसुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ पिटिटिटिटि फायनाब्शियल असेद्स ॲण्ड एन्फोर्सर् रसलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ .२०.०६.२०२४ आणि दि.११.०७.२०२४ र मे असलेली रक्तम प्रदेश लाख १९.०६ लाख १९.०६ .२०२४ भालक : श्री सुधीर शांतार ६१.८४ लाख १९५.२१ ता व्य लॉट क्र.१८ देशील निवा १९५.२१ ता वा वडी	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव् उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उ४८७१२, ९८२०३००९७१. email बितटी सूट्टिंग हेन्ड ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट काववा, २००२, न्नियम आहे जेभे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जदार/जा टेजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात प्रात्मत्तेचे वर्णन व मालकांची नावे पाजना, "ए" विंज, देसाई रीजन्सी, सार्टे वं. १२३(१३१, (ए), ७० (१२४ जु. पो. जिरजोनी, ता. चिपळूप, जि. ठठ ६२९ ची. छूट बिल्ट-अप पान नांदगावकर आणि आरती सुभीर नांदगावकर सी बंगला, सेल्टर सी-३, गोल्ड दॉली कोकण, सर्टे क्र. , तालुका - नाणजाव, जिल्हा - रायजड., बंजल्याचे एकुण	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिक्यु मीनदार यांचेकडून दं प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू. १५,४८,०००/- रु.	ct - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मुळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य सा सलमा खातून अत्सारी आणि अन्य त्याअर्थी, तवील नमुद्र ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, नावार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केलेल्या अंतरज्या कलम १९(४) आंगीत सदर अर्जावर (ओ. ए अर्थ). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने सम्सत्ती नवावणी होऊ र न्यायाधिकरण द्वेरे संदुरी दिली आहे. अंतरज्या कलम १९(४) आंगीत सदर अर्जावर (ओ. ए अर्थ). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने सम्सत्ती नवावणी होऊ र न्यायाधिकरण द्वेरे संदुरी दिली आहे. अंतरज्या कलम १९ ज्या पेट-कलम (४) नुसार, तुम् १. विनंती केलेल्या अया अन्य मना आणि मिठक नढण्यास तुम्हाला मच्याव करफ्यात आर्वतारानी विनि मांचे तपक्षित्वा चाढ़ीर केलेल्या आया अन्य मना आणि मिठक काढण्यास तुम्हाता मच्याव करफ्यात आरंता त्या प्रात् य व्यवसायाच्या समान्य कामकजाज्यवीरिवर्ग विज्ञी, भार्ध १. व्यवसायाच्या सिमान्य कामकजाज्यवीरिवर्ग विज्ञी, भार्ध १. व्यवसायाच्या सिमान्य कामकजाज्यवीरिवर्ग विज्ञी, भार्ध १. व्यवसायाच्या सिमान्य कामकजाज्यवीरिवरा विज्ञी, भार्ड १. व्यवसायाच्या सिमान्य कामकजाज्य त्रांग आंगत तरण्य मत्ती तिका वित्तीय संस्केड ठे व्ललेत्या खात्याभ्ये बमा केले तुम्हाला.८.८०७.१०२४ रोजी स. ११.०० चा. लेखी निवेद्र राबेहरा समोर इजर राकृष्याचे देखाल निरंत देखात वेता आहे. दिला बाईल.	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार अर्जदार अर्जदार गिठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०३३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल .) सनन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्याची बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी ता प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देष देश्यात येत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविश्यासाठी. ११ केलेल्या मिळकती आणि मत्तांच्यतिरिक्त अन्य मिळकती आणि थे निकाल प्रलीवत असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंजा त्या निकाली त्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोण्याही मत्तांची हीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीची त्यांच्या पड़ा किंवा अन्य प्रकारे हत्तांतरण करणार नाहीत. त्या अन्य मत्तां वतिर्थ त्रेलेल्या जम्बती सत्तांची होत स्वक्त अत्या मत्तांचर तारण हितसंबंध घारण करणाऱ्या केंक मांदर करून्याची एक प्रत अर्चरारांना सादर करण्याचे व प्रबंधक कसूर केल्यास, तुमच्या गैरक्र्येरीत अर्जवर सुनावणी होऊन निकाल क २० जानेवारी, २०२४ रोजी दिले. सही/-	ठिकाण: मुंबई चंद्राणी मरि नॉव. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. १०२१. टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. १०२१. टे. व्ही. इंडस्ट्रियल झ इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@omt.net.in; उतिरिदत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोस्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी किंहडिओ क माध्यमद्वारे (''ओएकरीएम) गुरुवारी किंहडिओ क माध्यमद्वारे (''ओएकरीएम) गुरुवारी किंहडिओ क माध्यमद्वारे (''ओएकरीएम) गुरुवारी किंहडिओ क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२२ आणि सामा परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२२ द्र इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०६९ (रेबी बुची विनियम) हे सेवी/एचअ दिनांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम अ वेबसाइटवर, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.l www.e-votingindia.com वर उपलब्ध आहे. सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चेनिकम सरस्य सीडीएसएल द्वरे प्रदान केल्या ट्रानेह्या हेन्हीने	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ रान रिलमिटेड स्टे., ५२ एस. के. अहिं मार्ग, वरळी, मुंबई -४०००३० ईल क्र.: ९३२४८०२९९५. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी'') च्या सदस्यांची अतिरिक नेंन्फरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विह्व्यु ोजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्य त्रण्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक २८ प्रिल २०२०, १३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ सर्टवेस २०२०: ३३/२०२२ दिनांक २८ सर्टवेस २०२२ दो एमसीएने जाठी केलेल्या परिप्रकानुंसार ज्या सद यांना इवेस्ट्रॉनिक मोडद्रारे ०४ जून २०२९ रोजी इन् वी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यव औ/सीएमडी/सीआवध्रार/पी/२०२२/६२, ति , सेबी/ओचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआवध्रार, करण्याच्या २९ मे २०३४ रोजीच्या सूचनेमध्ये वोधीजत करणारी सूचना कंपनीच्या www.cml.nt bseindia.com आणि सीडीएसएल चे संकेल) नियमावली, २०१५ च्या कलम – १०८ आणि व –२०, सुधारित आणि नियमन – ४४ च्या तरतुर्यन्
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई प्रिंटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रव्यान ऑफ प् म २००२ अन्वये बॅकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आकार वसुलीकरिता जिम्मस्ताक्षरीकार बि. उर माणवित आहेत. कर्जवारांचे नाव व कर्जवारांचे नाव द भी. सुधीर शांताराम रु. १ नांवगांवकर आणि भ दि. आरती सुधीर नांवगांवकर पासूनवे भी. योगेश शराद बर्वे रु. २६ मोप्रा. नेसर्स. योगेश्वरी स दि. (पासूनवे	अञ्चित्याण, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्वावी विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्वविद्याल असंद्स ॲण्ड एव्फोर्सम् अतलेल्या मालमतेच्या विक्रीबाबत "जसे उ :२०.०६.२०२४ आणि सि.१९.७७.२०२४ उ वे असलेली रक्कम भ.२७ लाख ०१.०६.२०२४ वे पुढील व्याज २३६, आणि सर्दे नं. १९ -रत्वाजिरी. अंदाजित क्षेत्रप मालक : श्री सुग्रीर शांवास ३१.८४ लाख ०१.०६.२०२४	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव् उ८७७२२, ९८२०३००९७२. email बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उ८७१२, ९८२०३००९७२. email बितटी सूट्टिंग हेन्ट ऑफ सिल्युरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्त्वार कर्जदार/जा टोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात तिमसेचे वर्णन व मालकांची नावे विल्ला, 'ए' विंग, देसाई रीजन्सी, सार्टे नं. १३३(१३१, ' (ए), ७० (१२४ जु. पो. निरजोली, ता. चिपळूण, जि. इठ ६१९ ची. फूट बिल्ट-अप एम नांदगाकर आणि आरती सुभीर नांदगाकर सी बंगला, सेक्टर सी-३, गोल्ड इंली कोकण, सर्हे क्र. , तालुका - नाणजात, जिल्हा - रायजड., बंगल्याचे एकुण इ बर्ये	Contac Place: गाव, मुंबई - - recovery@ ८ व ९ व्या सिक्यु मीनदार यांचेकडून दं प्रत्येक मालमत्तेसाल राखीव किंमत रू. १५,४८,०००/- रु.	ct - 8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य ज्याअर्थी, तरील नमूर ओए क्र. ८७ सन २०२३ सन्यानम्वि होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३, केतेल्या अंतटव्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्व). ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. व्यायाधिकरण द्वारे संजुरी दिली आहे. अर्वेटव्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्व). ज्याअर्थी, सर्च सामान्य पढ्वतीने समसत्त्वी बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे प्रत्ये हे अर्वव्याक्या अनु. क. ३(१) अंतर्गत अर्वदाराने विनिि मत्तावे तपसील जहीर करणे; १. निरुकलर्तीच्या जर्पना स्ट्रिया कार्यकर प्रे जुसार, तुम १. विंक्ती केलेल्वा आतु क्र. ३(१) अंतर्गत अर्वदाराने विनिि मत्तावे तपसील कहारे करलेल् आणि /किंवा मुट्य वर्षाया आत्म मत्ता जित्वावरीय न आणि /किंवा मुट्य अर्वाच्या अपूय प्रत्यानी वर्ति ताखरेवा न जाणि /किंवा न्यिति कामकाजाच्यातिवता विकी, भार ए. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता दिकी, भार ए. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता विकी, भार ए. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता दिकी, भार प्रक्रे दिलाने नियेत देखल ते देवलेल्या खाल्यामप्रे व्यमा क्रे व्याती त्वा वित्तीय संस्थेकडे देवलेल्या खाल्यामप्रे व्यक्त या क्रे व्यक्त तुत्साला ०८७२.१०२४ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेद	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार प्रतियादी परि. १२ अतंदारी प्रतियादी परित्सन् अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल (.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्यांची बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देय देण्यात येत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिसतांक काण्ये दाखविण्यासाठी. ११ तेकाल्या मिळकती आणि मत्तांच्यातित्त अन्य मिळकती आणि वे निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तरण मत्तांचा ज्ववहार करण्यात कील. व्या आणि तरण मत्तांचा ज्ववहार करण्यात किला त्या निकाली त्याव्य तारण हितसंबंध चनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांच्या पहा किंता अन्य प्रता हेहस्तांतरण करणार नाहीत. त्या अन्य मत्ता व मिळकती वांच्या विक्रीति्त्र मेल्ड झालेल्या विक्री विक्री स्वकन अरा। मत्तांवर तारण हितसंबंध घारण करणाऱ्या चेक किन्नी स्वक्र वाचा फिरु प्रत अर्ज्यरांगा सादर करण्याचे व प्रबंधक कस् केल्यास, तुमच्या गैरहबेरीत प्रजति सुनावणी होजन निकाल क २० जानेवारी, २०२४ रोजी दिले. सही/-	ठिकाण: मुंबई चिंदा सार्थालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्वालय क्र. : ०२२ - ३५७२७०३८: मोवा इंमेल: jrgroup@imehta.com: sales@cml.nel.tn; अतिरिक्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोस्स लि सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्लाप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३१/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ द्वा श्रेमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉदणीकृत आहेत वोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि सो विनियम, २०१५ (सेबी सूची विनियम'') हे सेबी/एच १२२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सबी/एच १२२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सेबी/एच १८२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सेबी/एच दवांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम अ वेबसाइटवर, वीएसई लिमिटेडची वेबसाइट प्रण्ला. www.e-votingindia.com तर उपलब्ध आहे. सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता (व्यवस्थापन आणि प्रसादने केलेल्या इलेक्ट्रॉनिव आयोजित करप्याच्या सूचनेमध्ये नमू केल्ट्या इलेक्ट्रॉनिव आयोजित कल्याचाया सूचनेमध्ये नमू केल्ट्या इलेक्ट्रॉनिव आयोजित कल्याचाया सूचनेमध्ये नमू केल्ट्या इलक्ट्रॉनिव आयोजित कल्याचाया सूचनेमध्ये नमू केल्ट्या इलक्टरॉनिव आयोजित कल्याचाया सूचनेमध्ये नमू केल्ट्या इलक्टयाक्ता	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१ मे. का अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० हंज क्र.: १३२४८०२९९४. (२३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२०१६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिदिक गॅन्फरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विह्ज्य रेनफरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विह् जी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्य रुप्प्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक २८ प्रप्रिंव २०२० ३ क्रमांक १०/२०२१ दिनांक २८ सप्टेंबर २०२० ३ क्रमांक १०/२०२१ दिनांक २८ स्टेंबर २०२० ३ सेमंक १०/२०२१ दिनांक २८ स्टेंबर २०२० ३ सेमंक १०/२०२१ दिनांक २८ स्टेंबर २०२० ३ सेमंक १०/२०२१ दिनांक २४ स्टेंबर २०२० ३ सेमंक १०/२०२१ दिनांक २४ स्टेंबर २०२० ३ सेमंक १०/२०२१ दिनांक २७ जून २०२४ रोजी इव वी स्वीयद्व दाथित्वे प्राणि फ्रटीकरण आवश्यक क्रेयांक २०१४ दिर्गाक २८ किंया प्रस्तम्ब सेनी/एचओ/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर/२०२ करण्याच्या २१ मे २०२४ रोजीच्या सूनेमध्ये ायोजित करणारी सूचना कंपनीच्या अष्ण्रस्तम्ब क्रांति क्रणाती सूचना नंपनीच्या अष्ण्रस्तम्ब क्रांतिवर्गा २१ मे २०२४ रोजीच्या सूनेमध्ये ायोजित करणारी सूचना नंपनीच्या अष्णस्त स्था क्रांतांवर स्वा तेष्क्रांति स्वीर्गा क्रयात्व हेवा, प्रणाली ('ई-व्हीटिंग')') वापरूक ई रदावांवर त्यांचे मत देष्याची सुविधा प्रदान केली जून २०२४ रोजी कंपनीच्या पेड-अप इहिंटी ४
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोन नं. २ प्रोत नं. २ प्राह्म स्ट्रीर शांताराम नंदगांकर आणि आरती सुधीर शांताराम नंदगांकर आणि आरती सुधीर नंदगांतकर प्रास्त्राने र. २६ प्रोत गंगेश शरद बर्वे प्रोप्रा, नेसर्स. योगेश्वरी सप्लायर्स	अञ्चित्रवा व सुली विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ विद्रावी १९५२ ६९४/९५, ८५९१९ विद्रावी प्रायमाब्शियल असंद्स ॲण्ड एव्फोर्स स्वरुत्या मालमतेच्या विक्रीबाबत "जसे व स्वरुत्या मालमतेच्या विक्रीबाबत "जसे व स्वरुत्ता मालमतेच्या विक्रीबाबत "जसे व स्वरुत्ता मालमतेच्या विक्रीबाबत "जसे व स्वरुत्ता मालमतेच्या विक्रीबाबत "जसे व स्वरुत्ता मालमतेच्या विक्रीबाबत "जसे व वे प्रसलती प्रतंह वं. १८/२०३, २२ा व २६, आणि सर्ट वं. १९ -रत्वाजिरी. अंदाजित क्षेत्रप मालकः श्री सुग्रीर शांवा वे प्रदेत व्याज वे प्रदेत व्याज वे प्रदेत व्याज वे प्रवेत व्याज वे प्रवेत व्याज वे प्रवेत व्याज वे प्रवेत व्याज वे प्रवेत व्याज वे उभारकः १३७६ ची.फूट मालकः श्री. योगेश शरव वे उभाष्य क्या २३, अं	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव् उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उ४८७१२, ९८२०३००९७१. email बितटी सूट्टिंग हेन्ड ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट काववा, २००२, न्नियम आहे जेभे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जदार/जा टेजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात प्रात्मत्तेचे वर्णन व मालकांची नावे पाजना, "ए" विंज, देसाई रीजन्सी, सार्टे वं. १२३(१३१, (ए), ७० (१२४ जु. पो. जिरजोनी, ता. चिपळूप, जि. ठठ ६२९ ची. छूट बिल्ट-अप पान नांदगावकर आणि आरती सुभीर नांदगावकर सी बंगला, सेल्टर सी-३, गोल्ड दॉली कोकण, सर्टे क्र. , तालुका - नाणजाव, जिल्हा - रायजड., बंजल्याचे एकुण	Contac Place: नेटेड टिंगि हे गाव, मुंबई - - recovery@ मीनदार यांचेकडून रं प्रत्येक मालमत्तेसात राखीव किंमत रू. १५,४४,०००/- रु. २६,०४,०००/- रु.	t- 8879646123 Mumbai	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मुख अर्ज क्र. देवैक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सा. ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मानिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन ह. २३, केलेल्या अंक्टर्या कलन १९(४) आंतर्गत सरर अर्वावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने समन्सची बजावणी होऊ य न्यायाधिकरण द्वारे मंखुरी दिली आहे. आंदरच्या कलन १९(४) आंतर्गत अर्जवर्साने विजि न्यायाधिकरण द्वारे मंखुरी हिली आहे. आंदरच्या कलन १९(४) आंतर्गत अर्जवर्सानी विति न्याचां वेरप्रणित चाहरी करणे ; १. विद्यती केलेल्या अप्रा अन्व मना आणि मिठक काख्यास सुन्दला मच्या करण्यात अर्चात्या अत्य व्यवसावाच्या समित्र कामकाज्याक्रीतिवर चिक्री, मांदे ५. ज्वस्सायाच्या समित्र कामकाजाव्यतिरिवर चिक्री, मांदे ५. ज्वस्सायाच्या समित्र कामकाजाव्यतिरिवर चिक्री, मांद ५. ज्वस्सायाच्या समित्र कामकाजाव्यतिरिवर चिक्री, मांद ५. ज्वस्सायाच्या समित्र कामकाजाव्यतिरिवर चिक्री, मांद ५. ज्वसावाच्या सामन्य कामकाजाव्यतिरिवर चिक्री, मांद ५. ज्वसायाच्या सिनिक नामकाजाच्य आंत्रे तिर्णवा देवेजा तिका वित्तीय संस्वेकडे वेत्तोल्या खायामध्ये बचा केल दुयाला ०८.०७.२०२२४ रोजी म. ११.०० चा. लेखी निवेदन राजिंदरा समोर हवर राक्र्या देखील निर्वेर देग्यात वे आहेत. दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्ल्याने का हते. भ्राति, १. सी. सलमा खातूत अन्सारी १.२९-१४, तळ मजला, नरिम्न चाळ, महात्या गांधी रोड, ह	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार आंत्रावादी नन्दर पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल (.) सनस/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बजावणी साठी अर्जाच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बजावणी साठी अर्जाच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बजावणी साठी अर्जाच्या मंत्रुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देण्यात वेत आहेत. मनसच्या बजावणीच्या ३० दिससांत कारणे दाखविष्यासाठी. ११ तेकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तरण नत्तांचा व्यवहार करप्यास किंवा त्या निकाली न्यावर तारण हितसंबंध चनवले आहेत त्या कोणत्याही मतांची होकिंता अन्य प्रजते हस्ततिरण कल्णाप नहींत. त्या अन्य मता व निळक्तरी वांच्या विक्रीति निकक्त झालेल्या विक्री तिकेत स्कम अला मतांवर तारण हितसंबंध घारण करणाऱ्या कॅंक भारीळे. सादर करून लार्था एफ प्रत अर्थदारांना सादर करण्याचे व प्रबंधक कसूर केल्यास, तुमच्या गैरहन्नेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल क २० जानेवारी, २०१४ रोजी दिले. सही/- प्रबंधक, डीआरदी-॥, मुंबई	ठिकाण: मुंबई चिंत्राण: मुंबई नोंद. कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. : ०२२ - ३५७२७०३५: मोबा इंमेल: jrgroup@imehta.com: sales@cml.nel.tn: अतिरिदल – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशीनस लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्यमांद्वारे (''ओएवहीएम'), २७ जुन २०२४ रं सूचनेम्बडे नसूद केल्वाप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक २१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ म, २०२२ आणि साम परिपत्रक क. ०९/२०२२ दिनांक १५ सप्टेंबर २०२२ द्र इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेबी/एच १२ से २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलले पी/२०२२/११ दितांक १५ जानेवारी २०२२, र २०२२/६२ दिनांक मे ३३, २०२२ आणि सोबी/एच दत्तांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवहार करण्यासाठी. ईजीएम अवेसाइटवर, बीएसई लिमिटेडची वेबसाइट जण्ण. राज्य-रुपायस्व त्याच्या स्ट्वनेमध्ये नमूद केल्या इल्ये स्व तावीज करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्या इत्यिर सर्व सायादांचे मतदानाचे अयिकार हे (गुरुवार), २०	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१: राम दिर्गिमेटेड स्टे. ५२ एस.के. अहिं मार्ग, वस्ळी, मुंबई -४०००३७: हंल क्र.: ९३२४८०२९९५ (३३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९एमएच२२६६पीएलती२७९९ धारण सर्थचे सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिक गॅन्फरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विहज्यु ोजी दुपारी ३.०० वाजता इंजीएम बोलावण्य रुपयासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८ प्रिंल २०२०, १३ ए २०२२; ३३/२०२० दिनांक १२ प्रिंल २०२०, १३ ए २०२३; ३३/२०२० दिनांक २८ डिसेंबर २०२२ ३ रे एमसीएने जारी केलेल्वा परिप्रकानुसार ज्या सद यांना इलेक्ट्रोनिक मोडद्वो २७ जून २०२४ रोजी स्वा स्वी केलेल्वा परिप्रकानुसार ज्या सद वी (सूचीबद्ध दाधिन्वे आणि प्रकटीकरण आवश्यक ओ/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२/६२, वि , सेबी/ओचओ/सीएफडी/सीएमजी२/सीआयआर/२०२ करण्याच्या २१ मे २०१४ रोजीच्या सूचनेमध्ये योजित करणारी सूचना कंपनीच्या www.cml.nd bseindia.com आणि सीडीएसएल चे संकेल) नियमावली, २०१५ च्या कलम – १०८ आणि व -२०, सुधारित आणि नियमन – ४४ च्या तरत्वुर्ती- ० स्रवाक त्यांचे सत देण्याची सुविधा या दान केली जून २०२४ रोजी कंपनीच्या पेड–अप इस्टिर्ग भ्राणात असतील. (''कट–ऑटिंग') वाएरून ईस्टे
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई फोन नं. २ प्रोटिटायझेशन ॲण्ड टिकल्स्ट्रव्शन ऑफ प् म २००२ अन्वये बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आळार यसुलीकरिता निम्नस्वाक्षरीकार दि गर माणवित आहेत. कर्जदारांचे नाव कर्जदारांचे नाव क्षी. सुधीर शांताराम नांदगांवकर आणि आरती सुधीर नांदगांवकर पासूतचे भी. योगेश शरद बर्वे प्रोप्ता नेसर्स. वोगेश्वरी सप्तायसं म. शिवम क्लिओरिंग एजल्सी (सुंबई) प्रा. लि.	अञ्चित्रविधि का मान अमसाफल्य वि ४१५३६९४/९५,८५९१९ विद्रावी किभाग, अमसाफल्य वि ४१५३६९४/९५,८५९१९ विद्रावीय फायनाब्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समे स्वलेल्या मालमतेच्या विक्रीबाबत "जसे द .२०.०६,२०२४ आणि दि.१९.०७,२०२४ द वे असलेली रक्कम १५.२७ लाख १९.८४ लाख ६९.८४ लाख १९.८२ स्वाय १९.८४ लाख १९.८२ मालक : श्री. सुटीर हातास ३१.८४ लाख १९.८२४ लाख १९.८२ सालक १९.८२९ सी. जाव तरची वाडी वे प्रदील व्याज	मिल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव् उ८७७१२, ९८२०३००९७१. email बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उ८७१२, ९८२०३००९७१. email बित्तटी सूट्टिंग हेन्ट ऑफ सिल्युरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम आहे जेथे आहे आणि जे आहे" या तत्त्वावर कर्जदार/जा टोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात तालमत्तेचे वर्णन व मालकांची नावे ाजला, "ए" विंग, देसाई रीजन्सी, सार्टे नं. १३३(९३१, • (ए), ७० (१२४ जु. पो. किरजोली, ता. चिपळूण, जि. कठ ६९९ ची. फूट बिल्ट-अप टाम नांदगाकर आणि आरती सुभीर नांदगाकर सी बंगला, सेक्टर सी-३, गोल्ड स्टेंती कोकण, सल्टें क्र. , तालुका - नाणजाव, जिल्हा - रायजड., बंगल्याचे एकुण इ बर्ये	Contac Place: नेटेड टिंगि हे गाव, मुंबई - - recovery@ मीनदार यांचेकडून रं प्रत्येक मालमत्तेसात राखीव किंमत रू. १५,४४,०००/- रु. २६,०४,०००/- रु.	t- 8879646123 Mumbai XoooQQ XoooQQQ XooQQQQ XooQQQQ Abhyudaya Abhyuday Abhyuday Abhyuday Abhyuday Abhyuday Abhyuday Abhyuday Abhyuday Abhyuday Ab	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - -	(विस: ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रं मूळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य स्वाअर्थी, वरील नमूर ओए क्र. ८७ सन २०२३ सत्यानिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १३, केतेल्या अंतटव्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्वावर (ओ. अर्ज). ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. केतेल्या अंतटव्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ. अर्ज). ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. व्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. अर्जटव्या कलम १९(४) अंतर्गत अर्जवार (ओ. अर्ज: व्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. अर्जटव्या काल प्रदेशी समस्तची बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. अर्जटव्या साम १९ ज्या योट-कलम (४) नुसार, तुह १. विंतनी केतेल्या अनुतोपांना मंजुरी का देऊ मवे त्यावी स २ न्युठ अर्जाच्या अनु. क्र. ३(५) अंतर्गत अर्जदार्था नी अर्जाने वाहीर केतेल्या आज्य अन्य मत्ता आणि मिळक काखण्यास तुम्हाता मच्याव करण्यात आला आहे. १. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्य परातानी दोतल्याछेरीव : आणि/किंवा मूळ्या सुद्वी सांनी तित्वा देवेत्री, माधे ५. व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिवित चिक्री, माधं ५. व्यवसायाच्या सियान कामकाजाच्यतिवता दिकी, माधं ५. व्यवसायाच्या निर्वात कामकाजाच्यातिवता दिकी, माधं ५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता दिकी, माधं ५. व्यवसायाच्या निवनि कामकाजाच्यातिवता दिकी, माधं ५. व्यवसायाच्या निवनि कामकाजाच्यातिवता दिकी, माधं ५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातिवता दिकी, माधं ५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातितित विकी, माधं ५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्यातितित विकी, माधं ५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या वितित्वा विक्री, माधं ५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या विति व्यव्या स्व माक्रि दिवल निवेद संपत्या सुद्वी दिल्या त्या प्रेयक्र ये क्या दिन्दा राईल. माझ्या इस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्त्याने हेच्या दिन ५. सी. सलमा खातूत अन्सारी १. रानि, १. सी. सलमा खातूत अन्सारी १. रानि ये सुद्धा	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबईं-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार अर्जदार अर्जदार अर्जदार अर्जदार पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) सन-स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेगांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्यांची बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी ता प्रतिवार्दीना खालेलप्रमाणे निर्देश देश्यात वेत आहेत. मनसच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविश्यासाठी. १४ केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि वे विकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यात किंवा त्या निकाल्ती आणि वे विकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाल्ती व्यावर तारण दितसंबंध चनवले आहेत त्या कोण्याही मतांची हीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य सत्ता आणि मिळकर्ताची त्यांच्या पडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. त्या अन्य मत्ता विक्रित्त वांच्या विक्रीत्व रोकड झालेल्या बिक्री वेक्री रक्कम अत्रा मत्तांवर तारण दितसंबंध घारण करणाऱ्या बंक कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल क २० जानेवारी, २०२४ रोजी दिले. सही/- प्रावंधक, डीआरटी-॥, मुंबई	ठिकाण: मुंबई चंद. कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०२/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@omt.net.in; उतिरिटतत – सर्वस्सा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशास्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी किहडिओ क माध्यमद्वारे (''ऑएकहोएम''), १७ जून २०१४ रं सूवनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक २५ अट्वे क्र २०२२ द्र इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरोजमध्ये नोंदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेवी/एच १२ मे २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलेले पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२२, तं २०२२/६२ दिनांक मे ३३, २०२२ आणि सिमी/एच देवांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम अ वेबसाइटवर, वीएसई लिमिटेडची वेबसाइट www.l www.e-votingindia.com तर उपलब्य आहे. सेवी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ जे नियम सदस्य सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या इल्हेरॉनिव आयोजित करण्याच्या सूचनेमध्वे असलेल्या इक्तिया, २० कंपिटलमध्वे त्याच्याकडे असलेल्या इक्तिया हक्तिया, २० कंपिटलमध्वे त्याच्याकडे असलेल्या इक्तिया, इत्विप्र क्रि	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१: राम दिलमिटेड स्टे., ५२ एस.के. अहिं मार्ग, वरळी, मुंबई -४०००३० हंक क्र.: ९३२४८०२९९५, ५३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२४८०२९९१. सीआयएन: ('र्ळ्हासी'') / इतर ऑडिओ व्हिज्यु तेजी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्या त्रण्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक ८८ प्रिंल २०२०, २३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ प्रिंल २०२०, २३ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ सिरेंबर २०२० ३ ते एमसीएने जारी केलेट्या परिप्रकानुसार ज्या सदस् यांना इलेस्ट्रॉनिक मोडद्वारे ७ जून २०२४ रोजी इब् बी (सूचीबद्ध दाथिले आणि प्रकटीकरण आवश्यव औ सीएमडी/सीएमडी/सीएमडी?/सीआयआर/ ते प्रिएमडी/सीएमडी?/सीआयआर/ ते सिएमजी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२२, न ते सम्वी/ओचओ/सीएफडी/सीएमडी?/सीआयअ/ देवी (एचजो/ सीएफडी/सीएमडी?/सीआयआर/ ते स्रिप्यजी/सेएएमडी?/सीआयआर/ ते स्रिप्यजी/सेएमडी?/सीआयआर/ क्रायांवर, २१ मे २०२४ रोजीच्या सूचनेमध्ये ायोजित करणारी सूचना कंपनीच्या www.cml.nc baseindia.com आणि सीडीएसएल चे संकेतर्ग) नियमावली, २०१५ च्या कलम – १०८ आणि ब –२०, सुयाति आणि नियमन – ४४ च्या तरतुर्वीन् ६ मतदान प्रणाली ('ई –व्होटिंग') वापरून ईंग ंटरावांवर त्यांचे मत देष्याची युविधा प्रदान केली इ जून २०२४ रोजी कंपनीच्या युविधा प्रदान केली इ जून २०२४ रोजी कंपनीच्या क्रिन्ट आप इस्टिटी: प्रायांवर, त्यांचे मत देष्याची सुविधा प्रदान केली इ त्यावांवर, त्यांचे मत देष्याची सुविधा प्रदान केली इ त्यावांवर, त्यांचे मत देष्याची सुविधा प्रदान केली इ त्यावांत त्यांचे मत देष्याची सुति प्रकट का स्रायहेती हंसावांत , स्वत्त स्वर-आफ तरीखरे'). न प्रायांत २०९४ रोजी कंपनाची स्वर-अप इस्टि')
क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई जिंदायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रव्शन ऑफ प् फोन नं. २ युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रव्शन ऑफ प् म २००२ अन्वये बॅकेच्या प्रत्यक्ष ताब्यात अ आकार बसुलीकरिता निम्नस्वाक्षरीकार दि जर माणवित आहेत. कर्जवारांचे नाव बार्क मा सुधीर शांताराम नांदगांवकर आणि आरती सुधीर नांदगांवकर पासूनवे भी. योगेशशरद बर्वे प्रोमा. नेसर्स. योगेश्वरी सप्लायर्स मे. शिवम बिल्अरिंग एजन्सी (सुंबई) प्रा. लि.	अञ्चित् विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ िटिटिटिटि फायनाब्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समे रसलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे उ :२०.०६,२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ : के असलेली रक्कम भ.२७ लाख ०९.०६,२०२४ बे पुढील व्याज २३.८४ लाख ०९.०६,२०२४ मालक : श्री सुग्रीर शांतास् के उप्रदेल त्याज १९.८४ लाख ०९.०६,२०२४ मालक : श्री सुग्रीर शांतास् के पुढील व्याज १९.८४ ताख १९.८४ ताख ०१.०६,२०३४ मालक : श्री सुग्रेर शांतास् के पुढील व्याज	मिल्टी- स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव्द उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव्द उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिट्टी स्ट्रिट्ट कावत, २००२, नियम अहे जेशे आहे आणि जे आहे" या तत्त्वार कर्जदार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात रालमतेचे वर्णन व मालकांची नावे जला, "ए" विंज, देसाई रीजन्सी, सर्हे नं. १३३(१३१, • (ए), ७० (१२४ जु. पो. निरजोजी, ता. चिपळूण, जि. इठ ६१९ ची. फूट बिल्ट-अप सा नांवगावकर आणि आरती सुभीर नांवगावकर सी बंगला, रोक्टर सी-३, जोल्ड दर्लेत कोकण, सर्हे क्र. , तालुका - नाणजात, जिल्हा - रायजड., बंजल्याचे एकुण द वर्वे वर्जित क्षेत्र ४६५ ची.फूट (बिल्टअप क्षेत्र), ६वा नजजा, ज. एधीएनसी फुट नाकेंट कॉक्टकेवस, प्लॉट क्र. ३ आणि ४२१९, जात - तुर्भे, जती सुंबई - ४०० ७०३. संतोष थावी	Contac Place:	t- 8879646123 Mumbai Xooo QQ Dabhyudaya Qab	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मुख अर्ज क्र. देवैक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सा. ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३, केलेल्या अंतर्टच्या कलन १९(४) आंगर्त तारर अर्वावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समस्तची बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. अंवरच्या कलन १९(४) आंगर्त वारर अर्वावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समस्तची बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. अंवरच्या कलन १९(४) आंगर्त वार्चरी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. अंवरच्या कान्द्र १९ ज्या अन्य मना आणि मिठक काढ्याया पुन्हा मञ्जाव करण्यात आवन्य सा. त्राणि मिठक काढ्याया पुन्हा मञ्जाव करण्यात आला आहे. १. विद्वातीर करेलेल्या आगा अन्य मना आणि मिठक काढ्यायाय्या निविति कामकाजाच्यातिरिवर्त विक्री, भांदे ९. जुन्ही न्यायाधिकरणार्थी पूर्व परवाननी वेतत्याखरीय = आणि/किंवा मुह्वा कामकजाव्यातीरिवर विक्री, भांदे ९. ज्वस्तायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, मांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. जाल्य से हवर राज्या वेत्य देखील निरिवर देव्यात वेत्या होत्रेत. तिला वाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यावाधिकरणाच्या शिक्काने ह्या तिर्वत प्रित्त . माझ्या हस्ते आणि ह्या न्यावाधिकरणाच्या शिक्त्वाने ह्या दिन प्रति, १. सी. सलमा खातूत अन्मारी १.९२ ७६, ७ वा मवला, ए-र्विंग, नवकार र्वंबर, र्वंन वा ०९७.	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार आंत्रावादी नन्दर पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोजी स्वीबद्ध केला ४६,१९०.१८ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल (.) सनस/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बजावणी साठी अर्जाच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बजावणी साठी अर्जाच्या प्रतसिंह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बजावणी साठी अर्जाच्या मंत्रुरी हा प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देण्यात वेत आहेत. मनसच्या बजावणीच्या ३० दिससांत कारणे दाखविष्यासाठी. ११ तेकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तरण नत्तांचा व्यवहार करप्यास किंवा त्या निकाली न्यावर तारण हितसंबंध चनवले आहेत त्या कोणत्याही मतांची होकिंता अन्य प्रजते हस्ततिरण कल्णाप नहींत. त्या अन्य मता व निळक्तरी वांच्या विक्रीति निकक्त झालेल्या विक्री तिकेत स्कम अला मतांवर तारण हितसंबंध घारण करणाऱ्या कॅंक भारीळे. सादर करून लार्था एफ प्रत अर्थदारांना सादर करण्याचे व प्रबंधक कसूर केल्यास, तुमच्या गैरहन्नेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल क २० जानेवारी, २०१४ रोजी दिले. सही/- प्रबंधक, डीआरदी-॥, मुंबई	ठिकाण: मुंबई चंद.कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०२८, २१, २३, ३३, ३३, ३४, ३४, ३४, ३४, ३४, ३४, ३४, ३	व्यवस्थापकीय संच डीआयएन: ०००७१ मा दिरामिटेड स्टे. ५२ एस.के. अहिं मार्ग, वरळी, मुंबई -४०००३५ ईल क्र. १३२४८०२९९५ (३३२४८०२९९९. सीआयएन: एल७४९९९एएएउ२०४६१एएलती२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची अतिरिव गॅनफरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विंह्र्य्य ठी दुपारी ३००० वाजता ईजीएम बोलायण्य तण्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक २८ प्रिंत २०२०, १३ र २०२२, ३३/२०२० दिनांक २८ प्रारंत २०२०, १३ र २०२२; ३३/२०२० दिनांक २८ स्टेंबर २०२०: क्रमांक १०-२० १ दिनांक २८ स्टेंबर २०२०: से एमसीएने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार ज्या सद यांना इवेस्ट्रानिक मोडद्रारे ०४ जून १०२९४ रोजी इन वी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्वय को/सीएमडी/सीएमजी२/सीआयआर, करण्याच्या २९ मे २०२४ रोजीच्या सूचनेमध्ये वोगित करणारी सूचना कंपनीच्या www.cml.n bseindia.com आणि सीडीएसएल चे संकेत) नियमावली, २०१५ च्या कलम – १०८ आणि न०, सुधारित आणि नियमन – ४४ च्या तरतुर्यन् ६ मतदान प्रणाली ('ई –व्होटिंग') वाएकन ई ंटरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान केली जूत २०२४ रोजी कंपनीच्या पेड –अप इहिंटी प्रमाणात असतील. ('कट–ऑफ तारीख'). प्रमे ण २० ० वा.) रोजी सुरु होईल आणि (बुध कालावधीत, सदस्य त्यांचे मदान इलेस्ट्रांनिक प
 ते २०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का २०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का २०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई का २०६ अन्यर्थ का का प्रत्यक्ष ता स्थात अ का का र वसुलीकरिता निकल्स्ट्रव्यान ऑफ प्रयम २००२ अन्यर्थ बँकेच्या प्रत्यक्ष ता स्थात अ र आकार वसुलीकरिता निकलस्ट्रव्यान ऑफ प्रयम २००२ अन्यर्थ बँकेच्या प्रत्यक्ष ता स्थात अ र आकार वसुलीकरिता निकलस्ट्रव्यान ऑफ प्रयम २००२ अन्यर्थ बँकेच्या प्रत्यक्ष ता स्थात अ र आकार वसुलीकरिता निकलस्ट्रव्यान ऑफ प्रयम २००२ अन्यर्थ बँकेच्या प्रत्यक्ष ता स्थात अ र आकार वसुलीकरिता निकलस्ट्रव्यान ऑफ प्रयम २००२ अन्यर्थ बँकेच्या प्रत्यक्ष ता स्थात अ भी. सुधीर शांताराम त. १ भी. योगेघा शरद बर्व त. २२ ६ भी. योगेघा शरद बर्व त. २२ ६ भी. योगेघा शरद वर्व त. २२ ६ भी. शांता निक्तअरिंग एजल्सी त. ५ ६. ५ मे. शिवम क्लिअरिंग एजल्सी ठ. ५ ६ 	अञ्चित् विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९१९ िटिटिटिटि प्रिटिटिटि प्रिटिटेड प्रतागिरी. अंदाजित क्षेत्रप्र न्टलागिरी. अंदाजित क्षेत्रप्र न्दलागिरी. अंदाजित क्षेत्रप्र न्यलाक : भी सुधेर शांतात क्षे.८४ लाख भालक : भी. सेगेरेश रहर प्रात्क . १२७६, ते क्ष् प्रात्क : २९२, जे स्तानक : सी. सेटोल प्रात्क : ४०२, जे रात्क : ५०२, जे प्र	मिल्टी- स्टेट शेडचुत्ख बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिट्टी स्ट्रिट्ट कावत, २००२, नियम अहे फेरे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवाय/जा रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्या कर ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम आहे फेरे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवाय/जा रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्या कर ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कावता, २००२, नियम आहे फेरे आहे आणि जे आहे" या तत्वावर कर्जवाय/जा रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्या काला, "ए" विंग, देसाई रीजन्सी, सर्व्ह नं. १३२(१३१, • (ए), ७० (१२४ नु. पो. निरज्जेती, ता. विपलूग, जि. इन्छ ६१९ ची. पूट बिल्टअप हो . १३२, १२२, • (ए), ७० (१२४ स), पोल्ह स्ट्रेंनी कोकण, रार्ट्ड क्र. , तालुका - नापजाव, जिल्हा - रायजह., बंजाल्याचे एकुण द बर्वे बाजित क्षेत्र ५६५ चौ. पूट (बिल्टअप क्षेत्र), ६वा नजजा, इंग, एपीएनसी फुट नाकेट कॉन्यनेक्स, प्लॉट क्र. ३ आणि इर १९, जाव - तुर्भे, तवी गुंबई - ४०० ७०३. संतोष थाती	Contac Place:	t- 8879646123 Mumbai Xooo QQ Dabhyudaya Qab	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मुळ अर्ज फ्र. वैंक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अत्सारी आणि अन्य स्वा अर्था, नरात व्यावाधिकरणाने कृपावंत होऊन ह १३, केतेल्वा अंवटच्या कतन १९(४) आंगंत सदर अर्वावर (ओ. ए ज्याअर्थी, वतील नमूद ओए क्र. ८७ सन १०२३ सत्मानिय होता. ज्याअर्थी, नां सामान्य पद्वतीने सम्सची बवावणी होऊ र न्यावाधिकरण द्वरे संदुरी दिली आहे. जंवटच्या कलम १९(४) आंगंत सदर अर्वावर (ओ. ए अर्व). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्वतीने सम्सची बवावणी होऊ र न्यावाधिकरण द्वरे संदुरी दिली आहे. जंवटच्या कलम १९(४) आंगंत वावरी स्र. जंवटच्या कलम, १९ व्या पोट-कलम (४) नुसार, तुम १. विनंती केलेल्या अनु आज न्य मना आणि मिठक नाढण्यास हुम्हाला मरुवाव करण्यात आला आहे. १. नुम्ही न्यायाधिकरणायी पूर्व सर्वानी तिल्लावेदीन आणि /किंवा मुह्त कार्यवाच्या आघत तारण मना अणि /किंवा मुक्त कार्कव्याव्या आधत तारण मना र प्र्वित संस्वेकढे ठेल्हेल्या खाल्यामध्वे बचा केले दुस्हाला ८८.७४.१२९४ रोजी स. ११.०० चा. लेखी निवेदन राजिस्टा समोर इवर राष्ट्रम्याचे येखाल निरेत टेम्यात वेत्र आहेत. दिला वाईल. माझ्या हस्ते आणि द्वा न्यायाधिकरणाच्या शिक्ष्याने व्या केल. दिला वाईल. माझ्या इस्ते आणि द्वा न्यायाधिकरणाच्या शिक्ष्याने ह्या दिनं प्रति, १. सी. सलमा खातून अन्मारी १२९२. २. , तळ मवला, नरिमन चाळ, महात्मा गांधी रोह, इ आणि वेथे सुद्धा फलंट ऊ. ७६, ७ वा मवला, ए-र्विंग, नवकार टॉबर, डॉन वा ०१७.	मंत्रालय) ण्ड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अर्जदार आंदियादी पीठासीन अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०३३ रोबी सूचीबद्ध केला ४६,१९०.१८ व्या कर्बाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बबावणी साठी अर्जाच्या प्रतींसह कला आणि ज्याअर्थी पर्वावी बबावणी साठी अर्जाच्या मंतुरी ता प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देव देग्यात वेत आहेत. मन्सच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी. १४ तेलेल्या मिळकती आणि मत्तांच्याविरित अन्य मिळकती आणि ११ तिकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. ३(ए) क्रमांक तींचा आणि तारण नत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली व्यावर तारण हितासंबंध वनवले आहेत त्या कोणल्याही मत्तांची हेर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीव त्यांच्या पडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. बा अन्य मत्ता व मिळकते यांच्या विक्रीतूचर रोकड झालेल्या बिक्री वेक्री स्वक्त अत्र्या मत्तांच्या विक्रीतूच रोकड झालेल्या बिक्री वेक्री सकक्त अया वात्र तिराण हित्संबंध धारण करणाऱ्याचां के कस्ट्र केल्यास, तुमच्या गैरहजेरोत अर्जवार सुनावणी होऊन निकाल क २० जानेवारी, २०२४ रोजी दिले. सही/- प्रावंधक, डीआरटी-॥, मुंबई	ठिकाण: मुंबई चंद. कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय इ. १०२/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@omt.net.in; उतिरिटतत – सर्वस्सा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशास्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी किहडिओ क माध्यमद्वारे (''ऑएकहोएम''), १७ जून २०१४ रं सूवनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक २५ अट्वे क्र २०२२ द्र इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरोजमध्ये नोंदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (सेवी सूची विनियम'') हे सेवी/एच १२ मे २०२० या परिपत्रक क्रमांकांसह वाचलेले पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२२, तं २०२२/६२ दिनांक मे ३३, २०२२ आणि सिमी/एच देवांक ५ जानेवारी, २०२३ रोजी ईजीएम आयोजित केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी. ईजीएम अ वेबसाइटवर, वीएसई लिमिटेडची वेबसाइट www.l www.e-votingindia.com तर उपलब्य आहे. सेवी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ जे नियम सदस्य सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या इल्हेरॉनिव आयोजित करण्याच्या सूचनेमध्वे असलेल्या इक्तिया, २० कंपिटलमध्वे त्याच्याकडे असलेल्या इक्तिया हक्तिया, २० कंपिटलमध्वे त्याच्याकडे असलेल्या इक्तिया, इत्विप्र क्रि	व्यवस्थापकीय संचा डीआयएन: ०००७१: मान दिर्गमिटेड स्टेट, ५२ एस.के. अहिंग गार्ग, वर्ल्जी, मुंबई -४०००३० हंज क्र.: ९३२४८०२९९५ / ९३२८८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एमएच२२७६६पीएलसी२७९९ धारण सभेची सूचना मिटेड ('कंपनी') व्या सदस्यांची अतिरिक गॅनफरस ('व्हीसी') / इतर ऑडिओ विइच्यु जी दुपारी ३.०० वाजता ईजीएम बोलावण्य रण्यासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०/२०२० दिनांक २८ प्रिंत २०२०, ३२ ए २०२०; ३३/२०२० दिनांक २८ सर्टेव २०२०३ क्रमांक १०/२०२१ दिनांक २८ सर्टेव २०२०३ एएनसीएने जारी केलेल्या परिप्रकांनुसार ज्या सद यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वरे ०४ जून २०२४ रोजी इव वी (सूपीवद दाथिले आणि प्रकटीकरण आवश्वय औरसिएमडी?/सीआयआर/पी/२०२२/६२, हि. तेसी/जवओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ ते/सीएचजी/पीजेडी -२/पी/सीआयआर/२०२ करण्याच्या २९ मे २०२४ रोजीच्या सूचनेमध्ये योजित करणारी सूचना कंपनीच्या अफ्लर्फराता. bseindia.com आणि सीडीएसएल चे संकेल) नियमावली, २०१५ च्या कलम – १०८ आणि बे -२०, सुधारित आणि नियमन – ४४ च्या तरतुर्तीम् २५, सुधारित आणि नियमन – ४४ द्या तरहर्तीम् ३. मतवान, प्रणली ('ई–व्हीटिंग') वापरून ईव ंटरावांवर त्यांचे मत देण्याची सुदिया प्रदान केली व जून २०२४ रोजी कंपनीच्या पेड–अप इक्टि? प्रमाणात असतील. ('कट–ऑफ तारीख'). द .प्र.ये ०९.०० वा.) रोजी सुरू होईल आणि (बुध कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक प्र टिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.
नांक : ०४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई जिंदा : २४/०६/२०२४ ठिकाण: मुंबई क्युरिटायझेरान अँण्ड रिकन्स्ट्रक्रान ऑफ प् प्रोन नं. २ क्युरिटायझेरान अँण्ड रिकन्स्ट्रक्रान ऑफ प् प्रोन नं. २ क्या स्वय्ये बैंकच्या प्रत्यक्ष ताब्यात अ तर आकार वसुलीकरिता निम्नस्वाक्षरीकार दि देकार माणवित आहेत. अ. कर्जदारांचे नाव बार्क क. १ भी. सुधीर शांताराम रु. १ भी. सुधीर शांताराम रु. १ नांदगांकर आणि आरती सुधीर नांदगांकर पासूतरे २ भी. योगेशा शरद बर्वे मोप्रा नेस्स. योगेभ्ररी सप्लायर्स रु. १४	अञ्चित् विभाग, श्रमसाफल्य वि ४१५३६९४/९५, ८५९९९ टिटिटिटि एवयनाव्शियल असेद्स अंण्ड एक्फोर्सने स्वलेल्या मालमत्तेच्या विक्रीबाबत "जसे व .२०.०६.२०२४ आणि दि.१९.०७.२०२४ व के अस्लेली रक्कम भ.२७ लाख ७.२८२ लाख १३६, आणि सर्दे नं. १९ २त्लागिरी. अंदाजित क्षेत्रप् मालक: श्री सुधीर शांता ३३८४ लाख १३६, आणि सर्दे नं. २१ - त्लागिरी. अंदाजित क्षेत्रप् मालक: श्री सुधीर शांता वे युढील व्याज १३.८४ लाख १९.८४ ताख १९.८२ साख १९.८२,२२४ वे युढील व्याज १. ऑफिस क. ६०३, अं स्ट्रल फॅसिलिटी बिल्टि ७. जट क.७९६, रोक्ट मालक: - सी. सरोज १. ऑफिस नं. ५०२, जी राजजा, जुनी शारदा चे	मिल्टी- स्टेट शेडचुल्ड बँक) बल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव्द उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परव्द उ४८७१२, ९८२०३००९७१. email बिट्टी स्ट्रिट्ट कावत, २००२, नियम अहे जेशे आहे आणि जे आहे" या तत्त्वार कर्जदार/जा रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात रोजी सार्य. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात रालमतेचे वर्णन व मालकांची नावे जला, "ए" विंज, देसाई रीजन्सी, सर्हे नं. १३३(१३१, • (ए), ७० (१२४ जु. पो. निरजोजी, ता. चिपळूण, जि. इठ ६१९ ची. फूट बिल्ट-अप सा नांवगावकर आणि आरती सुभीर नांवगावकर सी बंगला, रोक्टर सी-३, जोल्ड दर्लेत कोकण, सर्हे क्र. , तालुका - नाणजात, जिल्हा - रायजड., बंजल्याचे एकुण द वर्वे वर्जित क्षेत्र ४६५ ची.फूट (बिल्टअप क्षेत्र), ६वा नजजा, ज. एधीएनसी फुट नाकेंट कॉक्टकेवस, प्लॉट क्र. ३ आणि ४२१९, जात - तुर्भे, जती सुंबई - ४०० ७०३. संतोष थावी	Contac Place:	t- 8879646123 Mumbai Xooo QQ Dabhyudaya Qab	Date: 05/06/20: - - - - - - - - - - - - -	(विस्त ३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्र मुख अर्ज क्र. देवैक ऑफ इंडिया विरुद्ध सौ. सलमा खातून अस्सारी आणि अन्य सा. ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ८७ सन २०२३ सन्मतनिय होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३, केलेल्या अंतर्टच्या कलन १९(४) आंगर्त तारर अर्वावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समस्तची बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. अंवरच्या कलन १९(४) आंगर्त वारर अर्वावर (ओ. अर्च). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समस्तची बजावणी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. अंवरच्या कलन १९(४) आंगर्त वार्चरी होऊ र न्यायाधिकरण द्वारे मंदुरी दिली आहे. अंवरच्या कान्द्र १९ ज्या अन्य मना आणि मिठक काढ्याया पुन्हा मञ्जाव करण्यात आवन्य सा. त्राणि मिठक काढ्याया पुन्हा मञ्जाव करण्यात आला आहे. १. विद्वातीर करेलेल्या आगा अन्य मना आणि मिठक काढ्यायाय्या निविति कामकाजाच्यातिरिवर्त विक्री, भांदे ९. जुन्ही न्यायाधिकरणार्थी पूर्व परवाननी वेतत्याखरीय = आणि/किंवा मुह्वा कामकजाव्यातीरिवर विक्री, भांदे ९. ज्वस्तायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, मांदे ९. ज्वसावाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिवर विक्री, भांदे ९. जाल्य से हवर राज्या वेत्य देखील निरिवर देव्यात वेत्या होत्रेत. तिला वाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यावाधिकरणाच्या शिक्काने ह्या तिर्वत प्रित्त . माझ्या हस्ते आणि ह्या न्यावाधिकरणाच्या शिक्त्वाने ह्या दिन प्रति, १. सी. सलमा खातूत अन्मारी १.९२ ७६, ७ वा मवला, ए-र्विंग, नवकार र्वंबर, र्वंन वा ०९७.	मंत्रालय) णड रोड कुलाबा, मुंबई-४०० ००५ ८७ सन २०२३ परि. १२ अजंदार आंत्रादारी परि. १२ आंत्रादारी परि. १२ आंत्रादारी परित्रादी परित्रादी अधिकाऱ्यांसमेर ०९.०२.२०२३ रोजी सूचीबद्ध केला ४६,९९०.१८ च्या कर्जाच्या बसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल (.) समस/ सूचना जारी केली. (जोडलेल्वा रस्तावेजांच्या प्रतीस्ह कला आणि ज्याअर्थी पर्यावी बजावणी साठी अर्जाच्या मजुरी हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात बेत आहेत. मनसच्या बजावणीच्या ३० दिवसांत कारणे दाखविण्यासाठी. हर केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यातित्त अन्य मिळकती आणि मे विकाल प्रलिसंबंध प्रवल्वा अनु. ३(१) क्रमांक तींचा आणि तरण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली त्यायत तरण हितसंबंध प्रवल्वा अन्य. ३(१) क्रमांक रायार करून त्याची एक प्रत अर्जेदारांना सादर करण्याचे व्यांच्या पहार्ड केल्यास, तुमच्या गेरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल क २० जानेवारी, २०२४ रोजी दिले. सही/- प्रावंधक, डीआरटी-॥, मुंबई ोविअल नगर, लक्ष्मी बाग धारावी, मुंबई-४०० ०१७. स्को हावस्कूलजबळ, नावगाव (पूर्व), स्टेशन रोड, पालघर-४०० आणि पत्नी	ठिकाण: मुंबई चंद, कार्यालय : १०८/१०९, टी. व्ही. इंडस्ट्रियल झ कार्यालय क्र. : ०२२ - ३५७३७०३५; मोवग इंमेल: jrgroup@jmehta.com: sales@oml.nel.In; आतिरिक्तत – सर्वसा याद्वारे नोटीस दिली जाते की चांदनी मशोन्स लि सर्वसाधारण सभा (इंजीएम) गुरुवारी विहडिओ क माध्यमंद्वारे (''ओएवहीएम'), २७ जून २०२४ रं सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार क कंपनीने सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२ २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून : ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२२ आणि साम परिपत्रक क्र. ०९/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि साम परिपत्रक क्र. ०९/२०२२ दिनांक १५ ब्यटेंबर २०२३ द्व इंमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नॉदणीकृत आहेत त बोलावण्याची सूचना कंपनीने पाठवली आहे आणि से विनियम, २०१५ (संबी सूची विनियम'') हे सेबी/एच: १२ २ २०२० या परिपत्रक क्रमांक १२२ २ आणि साम वित्वम, २०१५ (संबी सूची विनियम'') हे सेवी/एच: १२२/६२ दिनांक १५ जानेवारी २०२१, दं २०२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि संबी/एच: देवसाइटवर, बीएसई लिमिटेडची वेवसाइट कफण्या संबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ देनियम सदस्य सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या इलिंट्रॉनिक आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसाह संची (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीक्रान इलेल्हरा) संची (स्वाच्या चाद्यासाई असलेल्या इलिट्रॉनिक आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसाह राप्यक्र इंन्हरानक बालावर्धी (सोमवाह) २४ जून, २०२४ (भ ३४ स्वादान्ताच्याकडे असलेल्या इलिट्रोत्रिक आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसाह स्वी संकर शकतात. त्यानंतर सीडीएसएल द्वारे प्रत्व हो प्रीते प्रत्व या इंन्हर २०२४ (भा.उ. ते. ५०० वा.) रोजी संपेल या इंन्हर २०२४ (भा.उ. ते. ५०० वा.) रोजी संपेल या इंक्र शकतात. त्यानंतर सीडीएसएल द्वारे प्रत्व २ व्यवहा केल्वान्या हरी शेक्रसंच्या इंन्हर २०२४ (भा.उ. ते. ५०० वा.) रोजी सरेल वा संर्व सकतात. त्यानंतर सीडीएसएल द्वारे प्रे सिट ई-व्हो	व्यवस्थापकीय संचार डीआयएन: ०००७१२ गन िलमिटेड स्टे. ५२ एस.के. अग्निरे मार्ग, वर्ण्डी, मुंबई-४०००३०. इंक. इ. १३२४८०२९९५. (३३२४८०२९९१. सीआयएन: एल७४९९९एपएच२०१६पीएनवी२७९९२ धारण स्पेची सूट्रना मिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची अतिस्कित रंक्रसांक १०० वाजता ईजीएम बोलावायणा रुपयासाठी आयोजित केली जाईल. ०२०, २०० रिवर्गक २८ प्रिंत २०२०, १३ ए १०२०; ३३/२०२० दिनांक २८ प्रिंत २०२०, १३ ए १०२०; ३३/२०२० दिनांक २४ सटेंबर २०२० अ क्रमांक १०२० दिनांक २८ झर्देवर २०२० अ ते एमसीएने जारी केल्लेचा परिप्रकानुसार ज्या सदस् यांना इलेक्ट्रोनिक मोडद्वारे ०४ जून २०२२ रोजी इजे वी (सूरवीद दाविरवे आण् प्रकटीकरण आवश्यक ओ/सीएफडी/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर. से एमसीएने जारी केल्लेचा परिप्रकानुसार ज्या सदस् यांना इलेक्ट्रोनिक मोडद्वारे ०४ जून २०२४ रोजी इजे वी (सूरवीद दाविरिव्ये आण् प्रकटीकरण आवश्यक ओ/सीएफडी/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर. देसांस १२ मे २०२४ रोजीच्या सूचेनेमध्ये - ायोजित करणरी सूचना कंपनीच्या प्रज्यतेमध्ये - ायोजित करणरी सूचना कंपनीच्या अप्रज्यति, २०२३ ६ मतदान प्रणाली ('ई-व्होटिंग') वापरून ईर्ज ठयावंवर त्यांचे मत देप्याची सुविधा प्रदान केली जून २०२४ रोजी कंपनीच्या पेड-अप इक्टिर्टी इ प्रमायात असतील. (''कट-ऑफ तारीख'). द् । प्रते ०९.०० वा.) रोजी सुरू होईल आणि (बुधक कालावधीत, सदस्य त्यांचे मतदेन संजे तिराखी'). द् । प्रिये इ-व्होटिंग्राटेयावांवर मते देल्ली नहीत पद्ध दिंग मॉडयूल अक्षम केले जाईल. ही भिगेट ई-व्होटिंग्राटेयावांवर मते देल्ली नाहीत अ ही, ते ईजीएप दरम्यान मतदान करण्यास पाठ असरती

२१.०६.२०२४

रोजी

स. ११.०० वा.

8505.30.65

रोजी

स. ११.०० वा.

92.00.2028

रोजी

स. ११.०० वा.

8505.30.65

रोजी

स. ११.०० वा.

29.08.2028

হ.

3,28,000/-

হ. ९६,४००/-

रू. २,२२,०००/-

হ.

3,62,400/

হ.

ਨ.

35,80,000/

प्रत्यक्ष ताबा

হ. ९,६४,०००/

ਣ.

ਣ.

(सी) मोहस्मद. रशीद मौदीन अन्सारी यांचा मुलगा कुमार अफजल (अल्पववीन) (डी) मोहम्मद. रशीद मौदीन अन्सारी यांचा मुलगा कुमार फरमान (अल्पववीन) सर्व २ (बी) ते २ (डी) हे मवत श्री. मोहम्मद रशीद मौदीन अन्सारी यांचे कावदेशीर वारस आहेत यांच्यामार्फत त्यांचे नैसर्गिक

आणि येथे पत्ता आहे फ्लॉट क्र. ७०६, ७वा मजला, ए-र्विंग नवकार टॉवर, डॉन बास्को हायस्कूलजवळ, नायगाव (पूर्व), स्टेशन रोड, ...प्रतिवादी

Jetking

जेटकिंग इंफोट्रेन लिमिटेड

कॉर्पोरेट आवडेन्टिटी नंबर (सीआवएन) : एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३

नोंदणीकृत कार्यालय : ४३४, ४था मजला, बुस्सा उद्योग भवन, टोकरसी जीवराज रोड,

शिवडी (प), मुंबई - ४०० ०१५, महाराष्ट्र, भारत. टेली. : +९८२०००९१६५

चेबसाइट: www.jetking.com, ई-मेल: investors@jetking.com

पोस्टल बॅलेट आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग **(''ई-वोटिंग'')** माध्यमाने पोस्टल बॅलेट

(पोस्टल बॅलेट) द्वारे पास करण्यासाठी आणि खाली नमूद केल्याप्रमाणे ठरावांवर आपली संमती

पालक आणि आई श्रीमती सलमा खातून अन्सारी,

जन्मचा (पाना जल करणना पहुंच गाणवाया करारा नाह), प्र काणा प्र प्रस्थाने नरापना करण्यात वाजवारात. ज्या सदस्याने इंजीएम पूर्वी सोंगरे इंन्स्होटिवारे आपले मत दिले आहे ते देखील इंजीएम मध्ये उपस्थित राह् शकतात/भाग धेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी आणि त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनी कंपनीच्या ई–मेल आयडी अनुपालनासाठी ईजीएम सूचनेमध्ये वर्णन केल्यानुसार आवश्यक तपशील आणि कागदपत्रे पाठविण्याची विनंती केली जाते. compliance@cml.net.in किंवा आरटीए ई-मेल आयडी support@purvashare.com वर.

मे. एस पी के जी आणि कं.एलएलपी, चार्टर्ड अकाउंटंट्स, मुंबई (एफआरएन : डब्ल्यु१००२३५) यांची ''रिमोट ई-व्होटिंग'' प्रक्रिया आणि ईजीएममधील मतदानांची छाननी, निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.cml.net.in वर आणि सीडीएसएलच्या www.e-votingindia.com य संकेतस्थळावर अध्यक्ष किंवा त्यांनी लेखी प्राधिकत केलेल्या व्यक्तीने निकाल जाहीर केल्यानंतर लगेच टाकले जातील.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती ई लॉविनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. e-votingindia.com तथापि, जर त्याने/ तिने रिमोट ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणी केली असेल, तर तो/तिला त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. ई–मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारवार विचारले जाणारे गत्मरेड यात्रसा भरेशः, इन्तरायात्रात्रा चार्याच्या कार्यापाठा प्रत्राण्या वावतारा, त्यरूप यात्रारा यात्रार्था आ प्रश्न ("एफएव्यू") आणि https://evoling@cdslindia.com तर उपलब्ध ई-व्हाटीरा मॅन्युअल पाहू प्रकतात.//मदत विभागांतर्गत किंवा ०२२-२३०५८७३८, ०२२-२३०५८५४२/४३ आणि १८०० २२ ५५ ३३ ईमेल : e-voting@cdslindia.com किंवा वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

सोर्हाच्या आटेणानमा चांदनी मशीन्स लिमिटेड सही/-जयेश रमणिकलाल मेहता अध्यक्ष आणि

	अंडव्हायझर प्रा.लि.	+ दि. ०१.०६.२०२४	भावतिब पारसिए मानुसा प्रमान व छरा जवान प्रायक्ष तुनार १२२७२.७७७ चौ.फूट. टॉवर क्रमांक ४ च्या ५ व्या मननत्वावर, इंटरवॅशनन इन्फोटेक पार्क, सेक्टर ३०-ए, तशी रेन्चे स्टेशन कॉम्प्लेक्स, आवआवपी वाशी, नवी मुंबई-४००७०५. मालक : केआरदी फायनान्शियल ॲडव्हायझर प्रा. लि.	92,50,00,000/-	0.000/- 9,25,00,000/-	रोजी स. ११.०० वा.	आणि आणि	वेण्यासाठी, कंपनी कायदा २०१३ चे कलम १९० (''अधिनिय प्रशासन) नियम २०१४ (''नियम'') चे नियम २० आणि २२ नियमांचे इतर लागू तरतुर्दी आणि कॉपेरिट व्यवहार मंत्रालय र २०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रि	्यांचे सह वाचि पांचे द्वारे जारी उ	त आणि अधिनियम् जनरल सर्क्युलर क्र
ç	कै. श्री. सागर बाळकृष्ण गायकवाड व सौ सीमा बाळकृष्ण गायकवाड	+ दि. ०१.०६.२०२४	पलॅंट क.ए/-१/३:२४, (अंदाजित क्षेत्रफळ सुनारे २०.१०० चौ.नीटर्स, बिल्टअप क्षेत्र) तिसरा नजला, ए-१ टाईप, निलगिरी सीएचएसएल वा नावाने झात असलेली इनारत, प्लॉट क्र.२८२, सेक्टर-२३, सानपाडा, नवी नुंबई - ४००७०६. मालक: कै. श्री. सागर बाळकृष्ण गायकवाड आणि सौ. सीमा बाळकृष्ण गायकवाड	' হৃ. ২९,१६,०००/-	হু. ২,९१,६००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	मे, २० दिनांव २०/३	२०२, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनां ६ ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२ २०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, जनरल सर्व्युत्त क्र. ३/ रीर क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ व जनरल स	ह २८ सप्टेंबर, २ १ सहवाचता उ ०२२ दिनांक ५	२०२०, ३९/२०२० जनरल सर्क्युलर क्र मे, २०२२, जनरल
90	सौ. चौधरी रेश्मा गोपिनाध आणि श्री. चौधरी गोपिनाध एम.	+ दि. ०१.०६.२०२४ पासूनचे पुढील व्याज	फ्लॅंट क. ७०१, सातवा नजला, ए विंग, अंदाजित क्षेत्रफळ ६७२ चौ.फूट कारपेट, रॉयल गार्डन, रेसिडेन्सी, कल्याप - भिवंडी रोड, भिवंडी - ४२१ ३०२. मालक : सौ. चौधरी रेश्मा गोपीनाथ आणि श्री. चौधरी गोपीनाथ मधुकर		ফ. २,४०,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	सप्टेंब एक्सचे चे रेग्र्	र, २०२३ सहीत अन्य संबंधित सक्युंलर्स (''एमसीए सक्युं येंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसक्लोज युलेशन ४४ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') , कंपनी सेक्रेटरीज् ३	लिर्स'') आणि तर रिकायरमेंट्स) ऑफ इंडिया द्वारे	। सिक्युरिटीज ॲण्ड) रेग्युलेशन्स २०१९ रे जारी सेक्रेटेरिअल
99	श्री. चौधरी ज्योती बलवंत आणि सौ. चौधरी बलवंत मधुकर	+ दि. ०१.०६.२०२४	फ्लॅंट क.७०२, सातवा लजला, ए विंग, अंदाजित क्षेत्रफळ ६७२ बौ.फूट कारपेट, सॅयल गार्डव, रेसिडेब्सी, कल्याण - भिवंडी, भिवंडी - ४२१ ३०२. मालक : श्री. चौधरी बलवंत मधुकर आणि सौ. चौधरी ज्योती बलवंत	হ্য. ২४,০০,০০০/-	হ্য. ২,४०,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	कोणते सामित	र्ड ऑन जनरल मीटिंग्स (' 'एसएस २'') आणि इतर लागू कायदे ांही वैधानिक सुधारणा किंवा त्यानेळेस लागू आणि नेळोनेळी र त आहे) यांच्या अनुपालनेत, फक्त रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया माने जे टकिंग इंफोट्रेन लिमिटेड (''द कंपनी'') चे सदस्यांद्र	रुधारित असे को (''ई-वोटिंग'')	णितेही रि-एनॅक्टमें) द्वारे पोस्टल बॅले
95	श्री. मंगेश नामदेव पांजारी		फ्लॅंट क्व.२०२, ए विंग, सदगुरु कृपा सीएचएसएल, प्लॉट क्व.६७-सी, सेक्टर-१९, उलवे, तालुका - पनवेल, जिल्हा रायगड, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २४७.६३ चौ. फूट कारपेट क्षेत्र		२,५६,२००/	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	ठराव अनु.	मंजूर करण्यात येणार आहेत.		ट गाटल मब्द मनू ठरावाचे प्रकार
93	मेसर्स. महालक्ष्मी पॉलिटेक्स	+ दि. ०१.०६.२०२४	पलॅंट क.२०१ ते २०४, दुसरा मजला, (घर क्र.३७९), महावीर कंपाउंड, ऐश्वर्या हॉटेलजवळ, भिवंडी कल्पाण रोड, गाव टेमघर, भिवंडी, ठाणे - ४२१ ३०२ अंदाजित क्षेत्रफळ २४०० चै.फूट बांधले.		হ্য. ३,६०,०००/	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	क्र . १ २	कंपनीचे एक स्वतंत्र संचालक म्हणून श्री. गुरूप्रसाद शेणाई १०५९४०२९) यांची नियुक्ती ३(तीन) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे अध्यक्ष आणि वि		विशेष ठराव विशेष ठराव
98	मेसर्स. सेफ लाईफ कॉर्पोरेशन	+ दि. ०१.०६.२०२४	मालक: भी देवदास पेत्रमल्लू दुसा हुएलेक्स पलॅट नं. २, संपूर्ण ३रा नजला आणि ४था नजला, "श्रद्धा पॅलेस" इरणून ओळखल्या जाणाऱ्या इनारतीत अंदाजित क्षेत्रफळ ४०९८ चौ. फूट (बिल्ट अप एरिया), भी बालासिनोर सीएचएस लिभिटेडमध्ये, भाडेतत्त्वावर असलेल्या जगिनीवर, अंदाजित क्षेत्रफळ ३७०.२० चौ. नीटर किंवा जवळपास (प्रॉपर्यी कार्डनुसार, ऍड.एन. ३९७.२ चौ. नीटर), उक्त जनितीत आनुपातिक अविभाजित		হ. ५८,३०,०००/	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	ş	र((in)) पंत्रांच्या कालावंचाताठा कंपनाय अव्यक्ष आणा । संचालक म्हणून श्री. सुरेश भारवानी (डीआयएन : ००६६ पुनर्नियुक्ती ३ (तीन) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे उपाध्यक्ष कार्यकारी संचालक म्हणून श्री. नंद भारवानी (डीआयएन : - यांची पुनर्नियुक्ती	७१०४) यांची आणि बिगर-	विशेष ठराव
			बारा, प्लॉर क्र. ३९, सीरीएस क्रमांक २५६ दिलेज पोईसर, कॉदिवली फायर ब्रिजेड ररेशत सनोर, एस.व्ही. रोड, कॉदिवली (प), नुंबई मालक : भी विवेक जयेश तन्ना आणि श्रीमती हिना जयेश तन्ना	1			×	३ (तीन) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे पूर्ण वेळ संचाल सिद्धार्थ भारवानी (डीआयएन : ०२०२०३६०) यांची पुनर्नि	पुक्ती	विशेष ठराव
94	श्री. कुलदीप श्रीराम	+ दि. ०१.०६.२०२४	फ्लॅंट क. १००१, पहिला गजना, कर्म नगरी फेज-१ सीएचएसएल. न्यु एकता फेज क्र.१ जतळ, पत्नतेल - सुंब्रा रोड, जात - पिंपरी, जिल्हा - ठाणे. अंदाजित क्षेत्रफळ - १८० चौ. फूट कारपेट क्षेत्र. मालक : श्री. कुलदीप श्रीराम	४,८६,०००/-	হু. ४८,६००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	कंपनी नोटीस किंमर्त	ए सर्क्युलर्सच्या संदर्भात कंपनी द्वारे शुक्रवार, ३१ मे, २०२४ (च्या सदस्यांना बुधवारी मंगळवार, ०४ जून, २०२४ रोजी स्पर्घ्ट । ईमेल करण्यात आली आहे. कट-ऑफ तारखेस सदस्यांचे नावे ोच्या आधारे वोटिंग हक्काची निश्चिती करण्यात येईल. जी व्यक्ती ोस्टल बॅलट नोटीस फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. कंपनी	ोकरणात्मक कथ । नोंदणीकृत इक्वि । कट-ऑफ डेट	गनासह पोस्टल बॅलेव इटी शेअर्सच्या भरण रोजी सभासद नसेल
9Ę	मे. विजयकेम इंडस्ट्रील		इनारतीसह जनीन आणि त्यावर बांधण्यात आलेला किंवा त्यावर बांधण्यात येणारा कारखान्याच्या प्लॉटचे अंदाजित क्षेत्रफळ सुनारे ओएच-२० आर आणि ओ प्रती या जनीनीच्या भुखंडानधील नोठा तुकडा अंदाजित ३एच-१० आर आणि ७ प्रती , (सातबारातुसार सर्वे क्र.१५८, हिस्सा क्र.२), जाव . सापरोंडा, चीनफिल्ड इन्पेक्स फ्लोअर निल, तालुका वाडा, जिल्हा - ठाणे आताचे पालघर. मालक : मेसर्स विजयकेम इंडस्ट्रीज, प्रोपा. श्री. विजय के. लिंबाचिया	૨,૧૨,७૨,૦૦૦/-	হু. ২৭,३७,५००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	िस्टे <u>https</u> संकेत एमसी	किंतस्थळावर देखील यांस अपलोड करण्यात आले आहे. टपाल ड आहेत अशा स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर अर्थात : <u>//instavote.linkintime.co.in</u> येथे लिंकइनटाईम इंडिया प्र स्थळावर देखील उपलब्ध आहे. ए सर्क्युलर्स नुसार, द्या टपाल मतदानासाठी सभासदांना सूचन् स रिप्लाय इन्व्हेलप्स च्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत :	<u>www.bseind</u> ।. लि. (''लिंब ना, टपाल मतप	<u>lia.com</u> वर आणि क इनटाईम'') च्य मत्रिका आणि प्रिपेश
90	श्री. सिताराम नारायण फुंहे प्रोप्रा. मेसर्स श्री. गणेश कंस्ट्रक्शन	+ दि. ०१.०६.२०२४	फॉर्टेट क. ए/१, ५२३ चौ.पूर्टेट चर्ट्स्नेत्र, भी आर्य दुर्गा सीएचएस लि., सीवीएस क.८२५, चाफेकर बंधू नार्ज, नुलुंड (पू), नुंबई – ४०० ०८१ मालक : श्री. राजेंद्र सुरलीधर पाध्ये	হ. ৬६.२०,०००/-	হ্য. ७,६२,०००/-	२१.०६.२०२४ रोजी स. ११.०० वा.	कंपनी विनंती	बळण फक्त रिमोट ईं-ब्होटॉंग सिस्टीम द्वारे होईल. ने सर्व सदस्यांना ईं-बोटिंग सुविधा पुरविण्यासाठी लिंक इनटाईंम । करण्यात येत आहे की त्यांनी लक्षात घ्यावे की पोस्टल बॅलेट	आणि इलेक्ट्रॉन्	नेक दोन्हीं माध्यमा
१०.०० एनईए दि.१२ विहित	० ते संध्याकाळी ४.०० दरम्यान एफटी मार्फत) विहीत नमुन्यातील .०७.२०२४ रोजी स. ११.०० वाप वेळेत प्राप्त झालेल्या निविदा उघा	मिळू शकतात. अभ्युद 1 निविदेसोबत जोडणे अ तता अभ्युदय को-ऑप. जप्यात येतील. खुल्या नि	णकबून रु.५००/- भरल्यास + जीएसटी लागू (परतावायोज्य नाही) वर दर्शतिल्या य को-ऑप बॅंक लि., च्या नावे मुंबई येथे देय असलेल्या अनामत देव रकमेचा बॅंक ावश्यक असेल. अवशरबी बोलीदार/देकारकर्ते यांना त्यावर कोणतेही व्याज न देता र बॅंक लि., वसुली विभाग, भमसाफल्य बिल्डिंग, ६३, ज. द. आंबेकर मार्ग, परळ जा ालाव बोली देखील त्याच वेळेत घेण्यात येतील. निविदाकार खताः उपस्थित राहून निविद कमेसह) त्याच वेळी लिलावानंतर लगेचच किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी भरणे 3	ड्राफ्ट/पे ऑर्डर (ई ए सदर रक्कम परत देण व, मुंबई - ४०० ०१२ दा उधडल्यानंतर प्रस्ता	महीची देय रक्कम यात येईल . दि.२९. या पत्त्यावर निम्नस् वाची रक्कम वाढवू	ा आरटीजीएस / ०६.२०२४ आणि वाक्षरीकाराकढून शकतात. यशस्वी	०४ जु संचाल करण्य (मेंबर अंतिम	बुधवार, ०५ जून, २०२४ रोजी सकाळी ०९.०० (आयएसर तुलै, २०२४ रोजी सावं. ०५.०० वा. (आयएसरटी) बंद होईल तक मंडळाने निष्पक्ष आणि पारदर्शक पदुलीने ईं-वोटिंग प्रक्रिया ासाठी स्क्रूटीनायझर म्हणून कंपनी सेक्रेटरी, एवीएस ॲण्ड ॲसं शिप क्र. एफ११८०४) यांना नियुक्त केले आहे. पोस्टल बॉलेटे वै 1 असेल. 1 जेलेटचे निकाल सोमचार, ०८ जुलै, २०२४ रोजी किंवा त्य	ा. माध्यमाने पोस्टन सिएट्सचे पार्टन धते संदर्भात स्ऋू	ल बॅलेटचे आयोज गर श्री आनंद मुखर्ज इटीनायझरांचा निर्णय
निश्चित भरणा सकाव	ा झालेल्या दिवसापासून १५ दिवस खरेदीदारांनी शोधून वा खात्री क	।ांच्या आत न केल्यास बे ठन सदर देणी भरण्याचे र्यंत करू शकतील, आ	र्वेककडे जमा केलेली सर्व रक्कम कोणतीही सूचना न देता जप्त करण्यात येईल. मिळ १ बंधनकारक असेल. इच्छुक खरेदीदार विक्रीसाठी असलेल्या मालमत्तांचे निरीक्षण/त न्य माहिती आणि विक्रीबाबतच्या अटी शर्ती निम्न स्वाक्षरीकारांकडे उपलब्ध राहतील	कतीबाबत देय/थकीत ग्पासणी दि.१५.०६.२	असलेल्या करांचा/ .०२४ आणि दि.०८	वैधानिक देण्यांचा .०७.२०२४ रोजी	स्टॉक संकेत डिमर्टी	ा करोड़ने सिकारी पानिया, उन्छ युर्फ, रिस्टि क्या सिकार एक्सचेंज जेथे कंपनीचे शेअर्स लिस्टेड आहेत, यांना कळवि स्टळ आणि लिंक इनटाईमचे संकेतस्थळाय देखील प्रदर्शित क रिअलाइज्ड स्वरूपामध्ये शेअर्स धारक सदस्यांद्वारे रिमोट ई–वोां ांनी आपले ई–मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना पोस्टल	ण्योत येतील अ एण्यात येतील. टेंग पद्धत, प्रत्यक्ष	माणि तसेच कंपनीचं क्ष माध्यम आणि ज्य
		वेत करण्यात येते की	सरफेसी कायधातर्गत वैधानिक विक्रीची नोटीस), वर नमूद केलेल्या रकमेचा भरणा लिलावाच्या तारखेआधी न केल्यास न झाल्यास शिल्लक रक्कम अधिक येणे व्याज आणि खर्च आपणाकडून क				कोणत उपलब आस्क	याही शंका समाधानासाठी आपण हेल्प सेक्शन अंतर्गत <u>https:</u> श्व शेअरधारकांसाठी इन्स्टाव्होट ई-वोटिंग यूजर मॅन्युअल उ ड क्वेश्चन्स (''एफएक्यू'') पाहू शकता किंवा ०२२-४९१८' <u>ces@linkintime.co.in</u> वर विनंती पाठवू शकता.	//instavote.lin आणि शेअरधार	<u>ikintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्नोंटल
_	नांक - ०४.०६.२०२४			<u>.</u>	सही ए. आय. व प्राधिकृत अ	/- कपूरकर				ट्रेन लिमिटेड सार्ठ स्वाक्षरी/- दीपेश शाह
ਦ	थळ - मुंबई.	* जगगेव्योगिवन ।	गारी एनकरणाओं काही गंदिशता शतकाय / शारकव्यात तंगनी एनकर ताता ।		अभ्युदय को-अ	ऑप. बँक लि.		कः ०५/०६/२०२४ कंपनी सेक्रेल ण∶मंबई	रा आणि कॉम्	नलायन्स ऑफिस एसीएस५२०४

मालक :- मे. शिवम क्लिअरिंग एजन्सी (मुंबई) प्रा. लि.

रु. १६१६.४९ लाख वार्यालय क्रमांक ४२६ आणि ४२७, तिसऱ्या मजल्यावर, अंदाजित क्षेत्रफळ २०.८४

+ दि. ०१.०६.२०२४ चौ.मीटर चटई क्षेत्र (अंदाजे २२४.४२ चौ. फूट), "ऑर्चर्ड रोड मॉल विंग-बी" म्हणून

पासूनचे पुढील व्याज ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील प्रत्येक, ओआरएम विंग-बी को.ऑप प्रेमिसेस

दि. ०९.०६.२०२४ वालीवली, मांजर्ली, रोड, बदलापूर, ता. अंबरनाथ, जिल्हा-ठाणे. अंदाजित क्षेत्रफठ

रु. ४५.२५ लाख पलॅंट क.४०१, ४ था मजला, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २९० चौ.फूट कारपेट क्षेत्र +

रु. १५६१.८२ लाख वार्यालय परिसर/मॉक्युल क्रमांक दी-४५१ अंदाजे क्षेत्रफळ सुमारे १३२६८.८७०

गोरेगाव (पू), सुंबई - ४०० ०६५.

पासूनचे पुढील व्याज मालकः श्रीमती वंदना सुभाष बिस्त (जामीन)

पासूनचे पुढील व्याज पनवेल, जिल्हा - रायगड - ४१० २०६.

पासूनचे पुढील व्याज सुमारे ४०३.६३ चौ.फूट

रू. ६.५३ लाख

दि. ०१.०६.२०२४

मालकः- मेसर्स. ट्रिनीटी किचनवीर लि. ,

तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०८.

मालकः श्री. प्रेमकुमार दामोदर धुमाळ

सोसायटी लि., मध्ये, सर्वेक्षण क्रमांक १६९ (भाग), सिटी सर्व्हे क्र.१६२७ (भाग)

गाव मरोळ मरोशी, तालुका अंधेरी, रॉयल पाम्स, आरे मिल्क कॉलनी, मयूर नगर,

फ्लॅंट क. ३०४, तिसरा मजला, रिलायबल टाउज्नशीप, राजावली वसई (पुर्व),

रू. २३.८९ लाख पिलॅट क. ५०३, ५ वा मजला, "बी" विंग, धरती टॉवर, धरती सीएचएसएल, जाव, रू. २२,२०,०००/

+ दि. ०१.०६.२०२४ १०० चौ.फूट टेरेस, तनिष्का सीएचएस, सिटीएस क्र.१३३२, प्रभू आळी, तालुका 🛛 ३८,२५,०००/-

४ मेसर्स. ट्रिनीटी किचनवीर

५ मेसर्स. यश कोर्पोरेशन

सिंह राठोर

आणि

धुमाळ

८ केआरव्ही फायनान्शिअल

Ę

(g

प्रोप्रा. श्री. परमेंद्र सिंह रघुना

श्री.राजकुमार नामदेव शेंडे

कु.स्वप्नाली राजकुमार शेंहे

मेसर्स. श्री साई इलेक्ट्रॉनिक्स्

प्रोप्रा. श्री. प्रेमकुमार दामोदर

लि.,

			९० (आधानयम) याचसह
ई. (डीआयएन : ००१९३०२९)	ाठकाण : मुंबइ.		
	क २३ जुरा, २०११ सहवायता जनरल सर्वपुंतर क्र. सर्वयुतर क्र. ३/२०२१ दिनांक ५ मे, २०२२, जनरल (''एमसीए सर्वयुत्तर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ (''एमसीए सर्वयुत्तर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ (''एमसीए सर्वयुत्तर क्र. ०९/२०२३ दिनांक २०१५ कंपनी संक्रेटरीज ऑफ श्रेड डिसक्लोजर रिकायसर्य्य) रेयुतेशन्स २०१५ कंपनी संक्रेटरीज ऑफ श्रेड डिसक्लोजर रिकायसर्य्य) रेयुतेशन्स (ज्यामध्ये कंपनि संक्रेटरी प्रथारि केकोणते ही २-एनंक्सॅट ई-वोटिंग प्रक्रिया ('ई-वोटिंग') ट्वोरे पेस्टल बंतेट कंपनी ') चे सदस्यांद्वरों पोस्टल बंतेट नोटिंस मध्ये नमूद कराग बेकाजित हाराण प्रत्तांब आणि दिशेषकल्न खालील नाप्य हित्यंब यह प्रवाद तती'') चे सदस्यांद्वरों पोस्टल बंतेट नोटिंस मध्ये नमूद कराया दे प्रयाद के काणेते ही १-एनंक्सॅट कंपनी ') चे सदस्यांद्वरों पोस्टल बंतेट नोटिंस मध्ये नमूद तती'') चे सदस्यांद्वरों पोस्टल बंतेट नोटिंस मध्ये नमूद '. गुरूप्रसाद शेणाई (डीआयएन : विशेष ठराव ते अध्यक्ष आणि बिगर- कार्यकरों विशेष ठराव ते अध्यक्ष आणि बिगर- विशेष ठराव तो खायएन : ००१६५७२०) यांची 'वा स्थप्य विक्रम त्रारे सेक्सी यिके रायकेवी अख्यत्व कार्या प्रसाद व्याविल नमृद ताप्य संक्रे श्राव्य देव्य कार्यता काराण मत्तेची विक्रम तर्या वा वित्या तराण मत्तेची विक्रि रायकेवी अख्य त्राव्य सर्क्सी ') की. 'गुरूप्र प्राप्त कर्ड रोजी संक्रम रायक्ष ') किच्या कतिता तारण मत्तेची विक्रि रायक हवता सहक्र उंद रोजी समास्त नसेल कर्जवा करिता तारण मत्तेची विक्रि राया साहे यात्राक क्रथना स्थार रायकेवी अव्यावक्र असंचिन्यों 'या स्थान विक्रम हुरि रे?कर रोजी अत्रहव्या करिता तारण मत्तेची विक्रि रायके हते यात्रा कर स्थान क्रयना संक्र रायकेवी क्रयात्र कर रायते स्थान रायकेवी ता योग्य साहे रायता संक्र रायकेवा कार्यता संक्र रायका तात्र राया मारा विक्रि राय हाल सहता नाराण सत्तेचे सायात्र कर राजी स्थारि 'या खालति ता तारण मत्तेची क्रिक्रि रायक हात्य रायता भारका 'यत्व सारा यात्र कर रायति स्थान 'यत्व ता यात्र कर संच्या संक्र 'यत्व ता यात्र कर रायते 'यत्व ता यात्र कर संचर या स्थान 'यत्व ता यात्र कर रायते 'यत्व संवीय कर रायते 'यत्व ता यात्र कर रायते 'यत्व ता यात्र कर संचर 'यत्व ता यात्र कर रायते 'यत्व ता यात्र कर संचर 'यत्व ता यात्र कर रायते 'यत्व संवीय कर रायते 'यत्व ता यात्र कर रायते 'यत्व या यात्र ता यात्र कर संदे य		
पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड			
५५-५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.	20 44-		
दूरध्वनी क्र. : (०२२) ६१८८४७००.	DET ASUS		
ई लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहीर सूचना	ई लिला		
इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ ला सहवाचन सिक्युरिटायझेशन अँड		- · · · · ·	
ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत	रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिआ		· · · · · · · · · · · · · · · · · · ·
स्थावर मिळकतींची विक्री. म आणि जिलेल्याचा प्राप्त कर चर्नाचा प्राप्त करते प्राप्त केले के जिल्लामा के जिल्ला के जिल्ला के जिल्ला का का	-		
ता आणि ।वश्यवकरून खालाल नमूद कलदार, सह~कजदार वाना बाद्वार सूचना दण्यात यत का, खालाल ळकती ह्या सरफैसी ॲन्टच्या तरतुदींन्वये दिनांक ३१/०३/२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे			
लि. द्वारे त्यातील तारण हितसंबंधासह खालील नमूद कर्जदाराची थकबाकी अभिहस्तांकित केलेल्या अशा			
निर्झन ट्रस्ट १ (पेगासस) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन		n i i	
ड अशा तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जे सरफैसी कायदा च्या तरतुदी आणि त्या नियमानुसार ४ ग्रेजी पूर्व नाव आणि अनुस्त नकिन पह ''ने आहे तेथे आहे'' ''ने आहे नये आहे'' आणि ''ने न्यूजी		ठगवाचे प्रकार	
धिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी अधिनियम आणि त्या अंतर्गत निवमांच्या तरतुदींन्वये ०८/०३/२०२४			ग्रान्त्रास्य गोणाई (जी॰स्यापन
ठकत असलेल्या खालील नमूद तारण मत्तेच्या प्रत्यक्ष कब्जा घेतला.	रोजी स्थावर मिळकत असलेल्या खाल	ावशाष ठराव	ગુરૂપ્રસાદ શળાફ (હાઆવર્ણ્ન :
लिलावाची तपशिल पुढील प्रमाणे:			
	कर्जदार, सहकर्जदारांचे नावे	विशष ठराव	
बी) श्री. संजय शेषराव गायकवाड (सह−कर्जदार) सी) सौ. सुजाता संजय गायकवाड (सह−कर्जदार)			मायएनः ००६६७१०४) याचा
, , ,			<u></u>
		विशष ठराव	
चोपन्न हजार सहाग्रे ब्याऐंग्री आणि पैसे अट्टेचाळीस मात्र)			। (डाआयएन : ००६१८३८६)
(२१/०२/२०२४ रोजीस पुढील थकीत रु. ८,९८,१७,००० (रु. आठ कोटी			
अठ्ठ्याण्णव लाख सतरा हजार मात्र) अधिक प्रदान आणि वसुलीच्या तारखेपर्यंत		विशेष ठराव	v - v
२२/०२/२०२४ रोजीपासून त्यावरील उपार्जित सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि प्राप्तव्ययः प्रभाग स्वाणि कर्ल			०) यांची पुनर्नियुक्ती
	जिल्ला कपिता तागा मनेनी तिकी	ारीख'') रोजीच्या	३१ मे. २०२४ (''कट-ऑफ त
		टी शेअर्सच्या भरणा	से सदस्यांचे नावे नोंदणीकृत इकि
क्र. ३७२/१ ते ३७२/६५ (भाग) धारक जमिनीच्या प्लॉटवर उभ्या ''इस्टर्न			· · · · · · · · · · · · · · · · · · ·
बिझनेस डिस्ट्रियरे'' (पूर्वी मॅग्नेट मॉल अशी ज्ञात) अशा ज्ञात इमारतीच्या दुसऱ्या प्रान्त्रणामीन को प्रार्थित १९२२ जै स. सिंग्स ज्यापा त. की २००० पर		www.jetking.com	समजावे. कंपनी द्वारे कंपनीच्या 🛽
मजल्यावरील मोजमापित ११२२ चौ.फू. किंवा तत्सम क्र. ई-२०४ सह सद्र इमारतीच्या पी४ लेवलमधील क्र. ६९ आणि ७० धारक २ (दोन) कार पार्किंग		कंपनीचे शेअर्स जिथे	माले आहे. टपाल मतदान सूचना व
स्पेसेस, मोजमापित ८०४ चौ.फू. किंवा तत्सम क्र. ई-२०५ सह सदर इमारतीच्या		ia.com वर आणि	थळावर अर्थात <u>www.bseind</u>
पी४ लेवलमधील क्र. ७१ आणि ७२ धारक २ (दोन) कार पार्किंग स्पेसेस,		ह इनटाईम'') च्या	टाईम इंडिया प्रा. लि. (''लिंव
मोजमापित ८०५ चौ.फू. किंवा तत्सम ई−२०६ सह सदर इमारतीच्या पी४		e laidi) - li	
		e eloiet) - ii	
लेवलमधील क्र. ७३ आणि ७४ धारक २ (दोन) कार पार्किंग स्पेसेस धारक गुकुचित कार्यालय प्रीयम			सभासदांना सूचना, टपाल मतप
एकत्रित कार्यालय परिसर.	Théorean ora-ft	त्रिका आणि प्रिपेड	
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिंक्युरीटी आयडी- ४०००२९२७५५५९	र्साईआरएसए आयडी	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे	ा जाणार नाहीत आणि सभासदांच न.
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७५५५९ ऑसेट आयडी- २०००२९२२६८६५		त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युग्रीटी आयडी- ४०००२९२७७५५५९ ऑसेट आयडी- २०००२९२२६८६५ ारण मत्ता विकलेली रु. ५,१६,१६,०००	ज्या खालील तारण मत्ता विकलेली	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने	n जाणार नाहीते आणि सभासदांच ल. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ही पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉन्
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७७५५५९ ऑसेट आयडी- २०००२९९२६८६५ ारण मत्ता विकलेली रु. ५,१६,१६,००० डीव किंमत (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र)	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने	n जाणार नाहीत आणि सभासदांच ल. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ती पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होः
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७७५५५९ ऑसेट आयडी- २०००२९२२६८६५ रण मना विकलेली रु. ५,१६,१६,००० (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्कम (इएमडी): रु. ५१,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र)	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी):	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना गंक दोन्हीं माध्यमाने र्गल आणि गुरूवार,	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ती पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रोंनि .०० (आयएसटी) वा. सुरू हो: रसटी) बंद होईल.
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७७५५५९ अंसेट आयडी- २०००२९२२६८६५ ारण मत्ता विकलेली र. ५,१६,१६,००० (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्रम(इएमडी): र. ५१,६१,६००/- (रुपये एक्कावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) करण्यात आलेले सोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजीस ठ. ८,६७,५८७	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने ईल आणि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रोंनि .०० (आयएसटी) वा. सुरू हो: स् सटी) बंद होईल. –वोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी - ४०००२९२७५५५९ अंग्रेट आयडी - २०००२९२२६८६५ राण मत्ता विकलेली ठ. ५,१६,१६,००० डीव किंमत (ठपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्तम (इएमडी): ठ. ५२,६१,६००/ - (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) सरण्यात आलेले तारणी आसलेली अन्य	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्तम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना तक दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन र थ्री आनंद मुखर्जी	n जाणार नाहीत आणि सभासदांच ल. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आय एसटी) वा. सुरू हो स् सटी) वंद होईल. –चोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर गीएस ॲण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी - ४०००२९२७५५५९ अंग्रेट आयडी - २०००२९२२६८६५ राण मत्ता विकलेली ठ. ५,१६,१६,००० डीव किंमत (ठपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्तम (इएमडी): ठ. ५२,६१,६००/ - (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) सरण्यात आलेले तारणी आसलेली अन्य	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना तक दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन र थ्री आनंद मुखर्जी	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रोंनि .०० (आयएसटी) वा. सुरू हो: स् सटी) बंद होईल. –वोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर
एकत्रित कार्यालय परिसर. अग्रिडी - ४०००२९२७५५५९ अग्रेट आग्रडी - ४०००२९२९७५५५९ अग्रेट आग्रडी - २०००२९२२६८६५ रण मत्ता विकलेली ठ. ५,१६,१६,००० त्रिये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्रम (इएमडी): ठ. ५२,६१,६००/ - (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्रम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/ - (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्रम(जारणी आसलेली अन्य वाकी व मूल्य	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्तम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना कि दोन्हीं माध्यमाने र्हल ऑलि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय	n जाणार नाहीत आणि सभासदांच न. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड (सटी) वंद होईल. – नोटिंग इक्रिया माध्यमाने पोस्टर ग्रीएस ऑण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॉलेट वैधते संदर्भात स्ट्रू
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२२७५५५९ अंग्रेट आयडी- २०००२९२२६८६५ राण मत्ता विकलेली र. ५,१६,१६,००० डीव किंमत (ठणये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्रम (इएमडी): र. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहाग्ने मात्र) सरण्यात आलेले असिलेली आन्ध वाकी व मूल्य रिष्ठा २११/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सार्थ. ५.०० दरम्यान	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य कोणतीही थकवाकी व मूल्य	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना के दोन्हीं माध्यमाने र्रुल आणि गुरूचार, न बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय ण्यात येतील आणि	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईंम यांची सेवा घेत ठी पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू हो। रसटी) बंद होईल. –वोटिंग ऽक्रिया माध्यमाने पोस्टर गीएस अॅण्ड अंसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७५५५९ अंग्रेट आयडी- २०००२९२२६८६५ राण मना विकलेली ठ. ५,१६,१६,००० व्रिष्ठ किंमत (ठपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्तम (इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(इएमडी): ठ. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकस्रष्ट हजार सहारो मात्र) रक्तम(देली अन्य वाकी व मूल्य वाकी व मूल्य वाकी व क्ला व्र. ३.०० ते सायं. ५.०० वरम्यान कु. प्रेरणा आडव- ८८७९८०२१७०	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही वावे आणि तारणी धनकॉना तात अस्पलेली अन्य कोणतीही थकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सातर करण्यासाठी	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना के दोन्हीं माध्यमाने र्रुल आणि गुरूचार, न बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय ण्यात येतील आणि	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईंम यांची सेवा घेत ठी पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आवएसटी) वा. सुरू हो। रसटी) बंद होईल. –वोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर गीएस ऑण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्कू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील अ
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७७५५९ असेट आयडी- २०००२९२२७८६६ रारण मत्ता विकलेली रु. ५,१,६१,९००० तिरुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रऊ ५१,६१,९००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) करण्यात आलेले सोसायटी धकीत: ३१.०२.२०२४ रोजीस रु. ८,६७,५८७ वे आणि तारणी ा असलेली अन्य वाकी य मूल्य रीक्षण २११/०६/२०२४ रोजी दु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान आणि फोन इ. कु. प्रेरणा आढव- ८८७९८०२१७० रण्यासाठी १०/०७/२०२४ रोजी दु. ४.०० पर्यंत	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही वावे आणि तारणी धनकॉना जात असलेली अन्य कोणतीही थकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सातर करण्यासाठी अंतिम तारीख	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना तक दोन्हीं माध्यमाने र्तुल आणि गुरूचार, न बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय ण्यात येतील आणि ाणि तसेच कंपनीचे	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईंम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड स्सटी) बंद होईल. - वोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर गीएस ॲण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील अ खील प्रदर्शित करण्यात येतील.
एकत्रित कार्यालय परिसर. अग्यडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७५५५९ अग्रेंट आयडी- २०००२९२२६८६५ राण मत्ता विकलेली रु. ५,१६,१६,००० (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्तम (इएमडी): रु. ५१,६१,६००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) करण्यात आलेले सोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजीस रु. ८,६७,५८७ वे आणि तारणी र असलेली अन्य बाकी व मूल्य रीक्षण २११/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान आणि फोन क्र. कु. प्रेरणा आढव- ८८७१८०२१७० रण्यासाठी १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्यंत वे ठेकाण ई- लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfacesi.auctiontiger.net)	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही वावे आणि तारणी धनकोंना ज्ञात असलेली अन्य कोणतीही थकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क्र. बोली सात करण्यासाठी अंतिम तारीख बोली उघडण्याचे ठिकाण	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना तक दोन्हीं माध्यमाने ईल आणि गुरूचार, ल बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय ण्यात येतील आणि ाणि तसेच कंपनीचे र माध्यम आणि ज्या	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड स्सटी) बंद होईल. - वोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर गीएस ॲण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील. ारे रिमोट ई-वोटिंग पद्धत, प्रत्यक्ष
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७६५६५ अगर्यडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२९६८६५ रारण मता विकलेली ठ. ५,१६,१६,००० हीव किंमत (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रकम (इएमडी): ठ. ५,१६,१६,०००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहाग्रे मात्र) रकम (इएमडी): ठ. ५,१६,१६,००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहाग्रे मात्र) करण्यात आलेले सोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ वाकी व मुल्य सोसायटी थकीत: ३१.०३.२०२२ रोजी स. ८,६७,५८७ राराणी सरतेली अन्य बाकी व मुल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान अर्गणि फोन क्र. जु. प्रेरणा आडव - ८८७९८०२१७० रण्/ १०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्यंत चि ठिकाण ई- लिलाव/चोली वेबसाईट (https://sartaesi.auctiontiger.net) मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.११.०० पासून वु. १२.०० पर्यंत	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही वावे आणि तारणी धनकांना ज्ञात असलेली अन्य कोणतेही यथकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क्र. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उधडण्याचे ठिकाण आणि वेळ	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने र्तुल आणि गुरूवार, ल बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय एयात येतील आणि ाणि तसेच कंपनीचे र माध्यम आणि ज्या ध्ये दिलेले आहेत.	n जाणार नाहीत आणि सभासदांच ल. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होश् स्पदी) वंद होईल. – चोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टन गेएस ऑण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॉलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कन त, यांना कळविण्यात येतील खोल प्रदर्शित करण्यात येतील. ारे सिमोट ई-बोटिंग पद्धत, प्रत्यक्ष त त्यांना पोस्टल बॉलेट नोटीस म
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२२७५५५९ अंसेंट आयडी- २०००२९२२६८६५ राण मता विकलेली र. ५,१६,१६,००० डीव किंमत रुष्ठपढी: रेज्यये पांच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) राक्रम (इएमडी): र. ५,१६,१६,००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) राक्रम (इएमडी): र. ५,१६,१६,००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) तकप्रयात आतेले सोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ त्राणा तारणी त असलेली अन्य वाकी व मूल्य संसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ राष्ठा व मूल्य १९/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० वरप्रयान ताणि फोन क. त्र. प्रेशा आढव - ८८७९८०२१७० र्ययासाठी १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्यंत म्वे ठिकाण ई- लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.११.०० पासूत वु. १२.०० पर्यंत सिख्युरिटी इंटरेस्ट (एन्ठोसॉर्मेट) रल्स, २००२ व्या नियम ८ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्तम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख वोली उडाइण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे विक्युरिटी इंटरेस्ट (ए	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना कि दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय एयात येतील आणि गिणि तसेच कंपनीचे र माध्यम आणि ज्या ध्ये दिलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होइ स्मटी) वंद होईल. – नोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टर ग्रीएस ॲण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर क त, यांना कळविण्यात येतील से प्रांत ई नोटिंग पद्धत, प्रत्यक्ष त त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस म न अंतर्गत <u>https://instavote.lin</u>
एकत्रित कार्यालय परिसर. अग्रडी सिक्युरीटी आयडी - ४०००२९२७५५५९ अग्रेडी - २०००२९२२६८६५ राण मना विकलेली	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकांना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सातर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उडडण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस (३०) दिवसांची सूचना सुच्य	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूचार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय एयात येतील आणि तसेच कंपनीचे माध्यम आणि ज्या ध्ये दिलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्वेंटली	n जाणार नाहीत आणि सभासदांच ल. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आय एसटी) वा. सुरू होड एसटी) वंद होईल. – नोटिंग इक्रिया माध्यमाने पोस्टल पीएस अॅण्ड अँसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर क त, यांना कळविण्यात येतील अ खील प्रदर्शित करण्यात येतील अ त त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस म 1 अंतर्गत <u>https://instavotelin</u> धूबर मॅन्युअल आणि रोअरधारव
एकत्रित कार्यालय परिसर. अग्यडी सिक्युरीटी आगडी– ४०००२९२७७५५५९ अंग्रेंट आगडी– २०००२९२१७५५९ अंग्रेंट आगडी– २०००२९२१६८६५ राण मत्ता विकलेली रु. ५,१,६१,९०० (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रऊ ५१,६१,९००/ (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहाग्रे मात्र) करण्यात आलेले सोसायटी धकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ वे आणि तारणी असलेली अन्य बाकी व मूल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान साणि फोन क. कु. प्रेरणा आढव– ८८७९८०२१७० रण्यासाठी १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्यंत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्ठोसॉयेट) रुत्स, २००२ च्या नियम ८ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार दिवसांची सूल्य प्रिदा अणि श्रतींकरिता, कृपया कोणत्याही बोली सादर करण्यापूर्व तारण धकर्कोवी वेवसाईंट	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकांना जात असलेली अन्य कोणतीही धकबाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस (३०) दिवसांची सूचना सुघ्द विक्रीच्या तपशीलवार अटी आणि श	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूचार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय एयात येतील आणि तसेच कंपनीचे माध्यम आणि ज्या ध्ये दिलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्वेंटली	n जाणार नाहीत आणि सभासदांच ल. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आय एसटी) वा. सुरू होड एसटी) वंद होईल. – नोटिंग इक्रिया माध्यमाने पोस्टल पीएस अॅण्ड अँसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर क त, यांना कळविण्यात येतील. अर्वात प्रदर्शित करण्यात येतील. रो रिमोट ई - वोटिंग पद्धत, प्रत्यक्ष त र्याना पोस्टल बॅलेट नोटीस म अंतर्गत <u>https://instavote.lin</u> धूबर मॅन्युअल आणि रोअरधारत n ०२२-४९१८६००० वर कॉल
एकत्रित कार्यालय परिसर. आयडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२२७५५५९ अंग्रेट आयडी- २०००२९२२६८६५ राण मता विकलेली २. ५,१६,१६,००० डीव किंमत २२४२,४६७,००० डीव किंमत २४२,१६,१६००० डीव किंमत २४२,१६,१६००० डीव किंमत २४२,१६,६००० रकम (इएमडी): २. ५२,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहाग्ने मात्र) तरकपात आतले ती मोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ व आणि तारणी त्र आसंत्रती अन्य वाकी व मूल्य सोसायटी थकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ राष्ट्रा तारणी तारणी तारणी त आस्ते प्रुल्य २१/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० वरम्यान ताणि फोन क. त्राणि कांत्र क. खु. प्रेर/०६/२०२४ रोजी वु. ३.०० पर्यंत राययासाठी १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्यंत प्वे ठिकाण ई- लिलाव/योली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.१९.०० पर्यंत प्वे ठिकाण ई- लिलाव/योली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.१९.०० पर्यंत स्वे दिकाण ई- लिलाव/योली वेबसाईट (http://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.१९.०० पर्यंत ते सिंब्युरेटा अर्ही, ल्या देव साईट हे कर्जदार/सह-कर्जदार स्वे दिकाण ई- लिला व/योली वेबसाईट http://www.pegasus-arc.com/assets-to-suction.html siauctiontiger.net संदर्ग याव किंव	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्तम (इएसडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही वावे आणि तारणी धनकांना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क्र. बोली सातर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे विक्युरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस(३०) दिवसांची सूचना सुध्द विक्रीच्या तपशीलवार अटी आणि श म्हणजेच <u>https://www.pear</u>	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना कि दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूचार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय एयात येतील आणि टीनायझरांचा निर्णय ध्ये दिलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्टोंटली करू शकता किंवा	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड एसटी) वंद होईल. - नोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टट गेसिए ऑप्ड ॲसोसिप्ट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील अर्वाल प्रदर्शित करण्यात येतील से त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस म ३ अंतर्गत <u>https://instavote.lin</u> रूपर मॅन्युअल आणि शेअरधारत त ०२२२-४९१८६००० वर कॉल इता.
एकत्रित कार्यालय परिसर. अग्यडी सिक्युरीटी आगडी- ४०००२९२७५५५९ अंग्रेट आगडी- २०००२९२७६८६५ राण मत्ता विकलेली रु. ५,१,६१,००० तिकंमन (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्तम (इएसडी): रु. ५१,६१,६००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहाग्रे मात्र) करण्यात आलेले सोसायटी धकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ वे आणि तारणी असलेती अन्य वाकीय मूल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी तु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान त्रालेतेती अन्य वाकीय मूल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी तु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान त्राण्यति है०/०७/२०२४ रोजी तु. ४.०० पर्यत रिण्यासाठी १०/०७/२०२४ रोजी स. ११.०० पासूत तु. १२.०० पर्यंत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्ठोसॉयेट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार तिवयांनी यून्या सूच्या आहे. लवार अटी आणि श्रतीकरिता, कृपया कोणत्याही बोली सादर करण्यापूर्वी तरण धनकॉवी वेबसाईंट <u>http://www.peasaus-arc.com/assets-to-auction.html</u> किंबा वेवसाईंट <u>blto://www.peasaus-arc.com/assets-to-auction.html</u> किंबा वेवसाईंट sisuetiontig त्या वेवसाईंट <u>की दिवस</u> सपोर्ट: मोवा: २२६५६४६२८२१ च ९३७४९२९७२९४७४ इमेल:	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उघडण्याचे ठिकाण आणि बेळ सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस (३०) दिवसांची सुचना सुघ्ट विक्रीच्या तपशीलवार अटी आणि श म्हणजेच <u>http://www.peag</u> विक्रीच्या.sufestine टायगर, वि	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने हंल आणि गुरूचार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय एयात येतील आणि तसेच कंपनीचे माध्यम आणि ज्या ध्ये दिलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्वेंटली	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड एसटी) वंद होईल. - नोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टट गेसिए ऑप्ड ॲसोसिप्ट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील अर्वाल प्रदर्शित करण्यात येतील से त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस म ३ अंतर्गत <u>https://instavote.lin</u> रूपर मॅन्युअल आणि शेअरधारत त ०२२२-४९१८६००० वर कॉल इता.
एकत्रित कार्यालय परिसर. अग्यडी सिक्युरीटी आगडी- ४०००२९२७५५५९ अंग्रेट आगडी- २०००२९२७६८६५ राण मत्ता विकलेली रु. ५,१,६१,००० तिकंमन (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्तम (इएसडी): रु. ५१,६१,६००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहाग्रे मात्र) करण्यात आलेले सोसायटी धकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ वे आणि तारणी असलेती अन्य वाकीय मूल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी तु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान त्रालेतेती अन्य वाकीय मूल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी तु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान त्राण्यति है०/०७/२०२४ रोजी तु. ४.०० पर्यत रिण्यासाठी १०/०७/२०२४ रोजी स. ११.०० पासूत तु. १२.०० पर्यंत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्ठोसॉयेट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार तिवयांनी यून्या सूच्या आहे. लवार अटी आणि श्रतीकरिता, कृपया कोणत्याही बोली सादर करण्यापूर्वी तरण धनकॉवी वेबसाईंट <u>http://www.peasaus-arc.com/assets-to-auction.html</u> किंबा वेवसाईंट <u>blto://www.peasaus-arc.com/assets-to-auction.html</u> किंबा वेवसाईंट sisuetiontig त्या वेवसाईंट <u>की दिवस</u> सपोर्ट: मोवा: २२६५६४६२८२१ च ९३७४९२९७२९४७४ इमेल:	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्तम (इएसडी): मिळकतीचर करण्यात आलेले कोणतेही वावे आणि तारणी धनकांना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क्र. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उडडण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे विबचुरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस (३०) दिवसांची सूचना सुघ्व विक्रीच्या तपशीलवारा अटी आणि श म्हणजेच <u>http://www.pear</u>	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने ईल आणि गुरूचार, ल बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी टीनायझरांचा निर्णय प्रयात येतील आणि ाणि तसेच कंपनीचे ा माध्यम आणि ज्या ध्ये दिलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे करू शकता किंवा दून लिमिटेड साठी	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड एसटी) वंद होईल. - नोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टट गेसिए ऑप्ड ॲसोसिप्ट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील अर्वाल प्रदर्शित करण्यात येतील से त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस म ३ अंतर्गत <u>https://instavote.lin</u> रूपर मॅन्युअल आणि शेअरधारत त ०२२२-४९१८६००० वर कॉल इता.
एकत्रित कार्यालय परिसर. अग्यडी सिक्युरीटी आगडी- ४०००२९२७५५५९ अग्रेट आगडी- २०००२९२१७५५९ अंसेट आगडी- २०००२९२१६८६५ राण मत्ता विकलेली ह. ५,१६,१६,००० हीव किंमत (रुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) रक्रम (इएमडी): ठ. ५१,६१,६००/- (रुपये एकावत्र लाख एकसष्ट हजार सहाप्रो मात्र) करण्यात आलेले सोसायटी धकीत: ३१.०३.२०२४ रोजी स. ८,६७,५८७ वे आणि तारणी रा असलेली अन्य बाकी व मूल्य रीक्षण २१/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० दरम्यान आणि फोन क्र. कु. प्रेरणा आडव- ८८७९८०२१७० रण्यासाठी १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्वंत हेव ठिकाण ई- लिलाव/बोली वेवसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत ११/०७/२०२४ रोजी स.११.०० पासून वु. १२.०० पर्वंत किंद्यांची सूचना सुच्दा आहे. लवार अठी आणे आले.सिता, कृपया कोणत्याही बोली सादर करण्यापूर्वी तारण घनकॉवी वेवसाईट <u>http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html</u> किंवा वेवसाईट <u>http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html</u> किंवा वेवसाईट ctiontiger.net. येथे संपर्क सायावा. प्राधिकृत अधिकारी	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क्र. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस (३०) दिवसांची सूचना सुघ्द विक्रीच्या तपशीलवार अटी आणि श म्हणजेच <u>https://sartaesl.auctiontiger.st</u> हेव, आंक्रन टायगर, वि support@auctiontiger.net. येथे	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने र्तुल आणि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी ट्रीनायझरांचा निर्णय ण्यात येतील आणि ाणि तसेच कंपनीचे एयात येतील आणि ज्या देलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्लेटली करू शकता किंवा स्वाक्षरी/– दीपेश शाह	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ति पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड एसटी) वंद होईल. - नोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टट गेसिए ऑप्ड ॲसोसिप्ट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू ४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त, यांना कळविण्यात येतील अर्वाल प्रदर्शित करण्यात येतील से त्यांना पोस्टल बॅलेट नोटीस म ३ अंतर्गत <u>https://instavote.lin</u> रूपर मॅन्युअल आणि शेअरधारत त ०२२२-४९१८६००० वर कॉल इता.
एकत्रित कार्यालय परिसर. अग्यडी सिक्युरीटी आयडी- ४०००२९२७५५५९ अर्थेट आयडी- २०००२९२१६८६५ राण मत्ता विकलेली रु. ५.१,६,१६,००० डीव किंमत (उरुपये पाच कोटी सोळा लाख सोळा हजार मात्र) (उष्ठमे पाच केटी सोळा लाख सोळा हजार मात्र) राक्कम (इएमडी): रु. ५१,६१,६००/- (रुपये एकावन्न लाख एकसष्ट हजार सहारो मात्र) कारण्यात आरतेले ते आणि तारणी त असलेली अन्य बाकी व मूल्य सेक्षण २११/०६/२०२४ रोजी वु. ३.०० ते सायं. ५.०० वरम्यान असलेली अन्य बाकी व मूल्य रिक्षण २११/०६/२०२४ रोजी वु. ४.०० पर्वंत रिप्र्यासाठी १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्वंत १०/०७/२०२४ रोजी वु. ४.०० पर्वंत २१/०७/२०२४ रोजी स.११.०० पासूत वु. १२.०० पर्वंत सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोसॅम्ट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार दिवर्मांची सूल्या सुघ्टा आहे. लवार अटी आणि हार्तीकरिता, कृपया कोणत्याही बोली सादर करण्यापूर्वी तारण धनकॉजी वेबसाईंट <u>कोटि//www.peasus=arc.com/assets-to-auction.htm</u> किंवा वेवसाईंट <u>कारापार, बिडर्स सपोर्ट: मोवा: २२६५५६२८२२ व २३७४५२९७५४ ई</u> मेल: ctiontiger.net. येथे संपर्क साधावा. प्रायिकृत अधिकारी पेगासस ऑसेटस् रिकन्स्ट्रक्शरा प्रायव्हेत लीमिटेड	ज्या खालील तारण मत्ता विकलेली जाणार नाही राखीव किंमत इसारा अनामत रक्कम (इएमडी): मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना जात असलेली अन्य कोणतीही धकवाकी व मूल्य मिळकतीचे निरीक्षण संपर्क व्यक्ती आणि फोन क. बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख बोली उघडण्याचे ठिकाण आणि बेळ सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (ए यांना तीस (३०) दिवसांची सुचना सुघ्ट विक्रीच्या तपशीलवार अटी आणि श म्हणजेच <u>http://www.peag</u> विक्रीच्या.sufestine टायगर, वि	त्रिका आणि प्रिपेड या होकार/नकाराचे ली आहे. सदस्यांना क दोन्हीं माध्यमाने र्तुल आणि गुरूवार, त बॅलेटचे आयोजन र श्री आनंद मुखर्जी ट्रीनायझरांचा निर्णय ण्यात येतील आणि ाणि तसेच कंपनीचे एयात येतील आणि ज्या देलेले आहेत. <u>kintime.co.in</u> येथे कांसाठी फ्रीक्लेटली करू शकता किंवा स्वाक्षरी/– दीपेश शाह	n जाणार नाहीत आणि सभासदांच त. ठी लिंक इनटाईम यांची सेवा घेत ते पेस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनि .०० (आयएसटी) वा. सुरू होड स्मटी) वंद होईल. - नोटिंग प्रक्रिया माध्यमाने पोस्टत पीएस ॲण्ड ॲसोसिएट्सचे पार्टन पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू के रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर से रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर पोस्टल बॅलेट वैधते संदर्भात स्क्रू के रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर कर त्यांना कळविण्यात येतील से संतर्गत निंदा वैधति स्वर्यतात रा रेस्मेट ई-वोटिंग पद्धत, प्रत्यक्ष त त्यांना पोस्टल बॉलेट नोटीस म व अंतर्गत <u>https://instavote.lin</u> त्र्यर मॅन्युअल आणि शेअपधार ा ०२२-४९१८६००० वर कॉल क्ता. जेटकिंग इंफोर्